


चिन्तामणी प्रकाशन कार्पोरेशन  
संस्कृत विद्यालय, मुमुक्षु भवन, मुमुक्षु नगर, महाराष्ट्र  
पृष्ठ २ ०६८ १९९२

विहीन साहित्यसंघ पुस्तकपाला-पुस्तक १ लं

महानुभावीय



## मराठी वाडमय

लेखक

यशवंत खुशाळ देशपांडे

एम्. ए. एल. एल. बी.


वकील-यवतमाळ

जॉ. ना. जो. कुलकर्णी

बुधे विद्यापीठ/लखणी

यांजलीहुन

शके १८४७



( सर्व हक्क लेखकाने राखून ठेविले आहेत )

किंमत १ रुपया





समर्पण

३५२३५।

मराठी भाषेच्या

आस्थापूर्वक

अभ्यास करणाऱ्या

रासिक अभिमौन्यांस

संग्रह समर्पण

वाढग्रय सेवकः—

यशवंत खुशाळ देशपांडे

## विदर्भ—साहित्य संघ

अखिल—महाराष्ट्रपैकी दक्षिण महाराष्ट्राच्या दुष्कृत्या केंद्रस्थानी, ह्याणजे पुण्यो मुंबईच्या बाजूला, विश्वविद्यालय, शाळा, छापखाले, वर्तमानपत्रे, व मासिके ही महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षां, वरीच आधी सुरु शाल्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रांत आज इतर काहीं गोष्टीप्रमाणे वाढमय विषयक सुसंघटित चळवळीहि पुढे कळच पुढे गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागांत आपला कार्य प्रसार करण्याचा दक्षिण महाराष्ट्रांतील वाढमयविषयक, इतिहास विषयक वर्गे संस्थांची इच्छा नाही, असे मुळीच नाहो. पण त्यांनी तरी कार्य किंती लांबपर्यंत व कर्से करावे, हा व्यावहारिक अडचणीचा प्रश्न येऊन पडतो. ह्यामुळे महाराष्ट्राच्या दुमऱ्या टोकाला जर अशी एवादा संस्था स्थापन झाली तरच अखिल महाराष्ट्राच्या उरलेल्या भागांत वाढमय कार्याला आज जरूर तें प्रोत्साहन मिळून तो भाग प्रारंभीच दिलेल्या शिक्षण विषयक संस्था फार उशीरा सुरु शाल्यामुळे, आज जो मागासल्या सारखा दिसत आहे तो अखिल—महाराष्ट्रांतील पुढे गेलेल्या भागाच्या वरोवरीला येईल व अखिल—महाराष्ट्राची साकल्याने वाढमयविषयक उन्नति होईल, असे वाटून, ‘उदया’चे संगदक कविमृष्ण वळवत गणेश खापडे यांनी विदर्भ—साहित्य—संघाच्या स्थापनेकरिता प्रारंभीचो सर्व खटपट केली; व ता. १४ जानेवारी १९२३ इसवी रोजी उमरावती मुकामी विदर्भीतील साहित्यप्रमी लोकांच्या परिषदेत सदरहू संघाची स्थापना करण्यांत आली. प्रस्तुत संघाच्या नांवांत ‘विदर्भ’ हा शद्द सर्वच्या संमतीने, व पूर्वितिहासिकै लक्ष देऊन, मराठी मध्यप्रांत, वळहाड, खानदेश, व निजामच्या राज्याचा मराठीभाग इतक्या प्रदेशाचा निर्दर्शक हणून वापरण्यांत आला आहे.

“या संघाच्या कक्षेत असलेल्या प्रदेशांतील प्राचीन व अर्वाचीन वाढमयाच्या सर्व शाखांचे संशोधन, संरक्षण, संवर्धन, प्रसिद्धि, व चर्चा करणे” हा या संघाचा उदेश आहे, व ह्यासाठी त्याने पुढील पैकी एक किंवा अनेक मार्गांनो यन्न करावा, असे ठरविले आहे.

(१) प्राचीन गद्यात्मक व पद्यात्मक ग्रथ व लेख, वस्तु (नाणी, ताम्रपट, शिल्पिख वौरे) व ऐतिहासिक कागदपत्र, गोळा करणे.

- (२) मराठी वाङ्मयाविषयक चर्चा करणे.
- (३) सदरहू प्रथं व कागदपत्र व चर्चा सर्वतत पुस्तक रूपानें, अगर संघाचे अगर इतर नियत कालिकांतून प्रसिद्ध करणे.
- (४) अर्वाचीन ग्रंथकारांमधील बास्त्रांसे देऊन, अगर त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध करून अंगर कार्यकारी मंडळ ठरवाल त्या अन्य मार्गानें, सादा करणे.
- (५) संघातकै निरनिराळ्या जागी महत्वाच्या विद्वान लोकांची व्याख्यांमधील ग्रंथांची, सभा व संमेलने भरवीजें.
- (६) मराठी शांतिमय विषयक अभ्यासास उत्तेजन मिळालें याकरिता परिक्षा घेऊन संघातकै ग्रंथासापत्रे, पारितोषके व पढव्या दैणे.
- (७) मदरहू कार्यकारी मंडळास योग्य दिसेल त्या उपयुक्त विषयावर नवीन प्रश्नाचना करवीजें.
- (८) आपल्या स्थळ मर्यादेतील ग्रंथकारांच्या ग्रंथांची जंत्री करण्यांत याची. सर्व मराठी ग्रंथकारास आपल्या ग्रंथांच्या प्रति संघाकडे पाठविण्यास विनंती करण्यांत याची.
- (९) संघाचे एक ग्रंथ संग्रहालय व एक वस्तु संग्रहालय असावे.
- हा कार्यासाठी घाहिला तीन चर्षासाठी नेमश्वेता अधिकारी मंडळाचे हैदराबादचे न्या. ना. केसवसाव सहेव, हायकोटीजज, हे अध्यक्ष आहेत; व श्री. मा. श्री. अणे, श्री. श्रीपाद कृष्ण कोहऱ्टकर, श्री. या. मा. काळे, श्री. बा. ग. खापडे, श्री. नी. ब. भवाळकर व श्री. ना. न. फडणिस (संपादक काव्यस्नावली) हे उपाध्यक्ष आहेत. श्री. ब. ग. खापडे हे सर चिटणीस आहेत. व मराठी मध्यप्रांतासाठी विश्वनाथसाव केळकर नागपुर, व खानदेशाकरिता दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, कवि, जळणांव हे चिटणीस आहेत. २९१ रु. देणारे 'आश्रयदाते' ६१ रु. देणारे 'तद्दाहयात सभासंद' व आपआषव्या उस्त्राप्रमाणे ३, २, किंवा १ रुपया सालीना देणारे 'सभासद,' असे सभासदत्वाचे वर्ग पाढलेले आहेत. वाङ्मयाचे राष्ट्राच्या व समाजाच्या जीवनांत काय महत्व आहे, हे आज कोणालाहि नव्यानें समजून सोंगावयास नको. व्यक्त, सभाज व राष्ट्र छांची उत्तेजित करण्याचा हा परमशुद्ध व उद्देश्य कार्यास, सभासद होऊन, देणारी देऊन, वाङ्मयद्वारा किंवा ऐतिहासिक वस्तुद्वारा सादा करून करण्याकर्ता बनून प्रत्येकानें मदत करणे आजच्याकाळी अध्यावद्यक आहे.

बलवंत भगवत्त खालीले संस्कृताची संस्कृती

# महानुभावीय—मराठी वाङ्मय

## अनुक्रमणिका

पूर्वकथन	पाने १-२	पाने
प्रास्ताविक	१ ते ११	परशुराम आचार्याचें नागेवाचार्य चरित्र
भाग पहिला, ज्ञानेश्वरी पूर्व काळ	११	विष्णुदास नामा
श्रीमत्तकधरांची चौपदी	१२	हयग्रीवव्यास यांचा गवराज
रुषाई ऊफ महदांबा इच्ची चौपदी	,,	महेश्वर पंडित यांचा निवेद स्तोत्र
महदांबाचे धनेके	१३	यश्कदेवकृत गीता टीका
महिंद्रव्यास लीलाचरित्र	१४	वहाळेनारोव्यास—ऋद्धपूर वर्णन
श्रीभास्करकवीश्वरव्यास	१६	रवलोव्यास—सद्याद्रि वर्णन
शिष्युपाल वध	१७	पंडित विश्वनाथ बाळापूरकूल
श्रीमद् भागवत एकादश स्कैंद	१८	ज्ञानप्रबोध
ईश्वरस्तुति	२०	स्थानपोषी (मुनिव्यासकृत)
श्रीकृष्ण चरित्र	२१	हेतुस्थल (न्यायव्यासकृत)
श्रीभावेदेवव्यास पूजावसर	२२	पंडित भीष्मान्वार्य
ज्ञानेश्वरकालीन गीताटीका	२३	मार्ग मंजरी
लक्ष्मेदभट देऊळवाडेका	,,	श्रीचक्रधरस्तोत्र
महेंद्रव्यास ऊफ अहीभट	२४	लक्ष्मीदी गीता टीका
केशवव्यास	,,	ऋद्धपूर वर्णन (बहाळेनारोव्यास)
कवीश्वरव्यास	,,	चालीसारख्यस्तोत्र (भास्कर कवीश्वर)
निवृत्तिदेव वाठोडेकर	,,	द्वालिशलक्षण रत्नाकर (आनेराजव्यास)
केशवव्यास व आनेराजव्यास	२४	मुभाषितांताक्षरी (आनेराजव्यास)
सिद्धांत सूत्रपाठ	२५	संगीत चौपद्यासाठ (दमोहर पंडित)
सूक्त, उद्घात व सिद्धांत	२६	महानुभाव लिधी
मूर्तिप्रकाश	२७	भाग तिमरा—चौदाचें शातक ५१ते५८
दमोदर पंडित	२८	आचार, विचार, लक्षणस्थल
चौपदी	,,	(गुर्जर शिवव्यास व सिद्धांतेहरिव्यास)
वत्सहरण	,,	आचारस्थल
सात ग्रंथ	३०	श्रीचक्रधराचा वंशवक्ष
नरेंद्रकवीचे ऋक्षिमणी हरण	,,	शार्ज्जधर भोजने तीर्थमालिका
भाग २ रा-तेराचे शातक	३२ ते ५०	५४

पार्ने		पार्ने	
नवरस नारायणाचे महाभारत	५६	कैवल्यदीपिका मराठी	७५
नृसिंह पंडीत	”	काव्य बृडामणि	७६
संकेत गीता	”	विधिचंद्रशर्मा	७८
भीष्माचार्य	५७	चौवैस सुरुद्याख्यान	”
भाग चत्वरा-पंधरावें शतक ५९ ते ६४	५९	चक्रपाणिसुनि एळंबकार	८०
भक्ति प्रबोध	६०	भरवस मालिका	”
गीतार्थ वेविनी उर्फ भिंगारकरी	”	प्रसाद मालिका	”
गोपाळदासी (गोपाळदास दर्शीपूरकर)	६०	ब्रह्मिमणी हरण तिस्सा	”
कोशकर दत्तराज	६१	भाग सहावा-सत एवं शतक आणि	
संतोषमुनि कृष्णदास	”	नंतर ८१ ते ९५	
कृकिमणी स्वयंवर	६२	दिवाकर कपटेकृत-मतिरत्नाकर	८१
सुरारम्भ विद्वांस	६३	राजवल्लभी गीता टीका	
पंथाचा पंजाबांत प्रवेश	”	(राजेद्रमुनि तळेगांवकर)	८३
मंहानुभावीय पढिले हिंदी कवी	६४	शिवराम किंकरकृत-गोपिका स्वयंवर	८४
गुलरनामास्तोत्र (कृष्णराज पंजाबी)	”	शिवमुनिकृत-दानानीतकथा	८५
भाग पांचवा-सोळावें शतक ६५ ते ८०	६५	राधवमुनिकृत-वत्सला स्वयंवर	८७
चक्रपाणीव्यास वर्धनस्थ	६५	काशीदासकृत द्रौपदी स्वयंवर	८८
नित्यदिनी लीला स्तोत्र	”	कविडिंभ	९०
भास्करमुनि पारमांडल्य	६६	श्री ऋद्धपूरमहत्व	”
सिद्धांत सूत्रपाठ संस्कृत	”	शहामुनिकृत सिद्धांतबोध	”
एल्हणकवीकृत वाळक्रीडा	६७	कविकृष्णमुनि उर्फ ख्यालि बहादूर	९२
एल्हणकवीकृत अष्टविवाह	”	मुकुंदराज कवी कारजेकर	९३
विश्वनाथव्यास बीडकर	६९	गोविदमुनि जामोदकर	९४
व्यानामृत स्तोत्र	”	कैवल्य संजीवनी टीका	”
गोपीभास्कर	७०	उपसंहार	९६
सिद्धांतराजभद्र	”	वंशशृङ्ख	१०४ ते ११०
गोपीभास्करकृत भास्करी टीका	७१	शुद्धिपत्र	१११ ते ११२
सुरारम्भ कविकृत	७२		
दर्शन प्रकाश	”		
लक्षधीरकविकृत	७३		
ज्ञानमार्त्तिंड काव्य	”		
ओंकार (वाङु) कृत लीलानिधि	७४		
पंडीत शार्जीधर पुसेदिकर	”		



## पूर्व निवेदन

महानुभावीय मराठी वाडमयांत साधारणतः महानुभावांचीं धर्ममते व विशेषतः त्यांचे धर्मग्रंथ या संबंधाने विवेचन आले आहे; व ह्याणुनच ग्रंथाच्या आरंभ पृष्ठावर शिरोभागी ‘महानुभावांचीं धर्ममते आणि त्यांचे ग्रंथ’ हा मथळा दिला आहे. संशोधक या नात्याने जे महानुभावीय धर्मग्रंथ पाहण्यांत आले त्यांतील प्रमुख ग्रंथांसंबंधाने आणि ग्रंथकारासंबंधाने जी माहिती उपदब्ध झाली ती संगतवार नमुद करण्याचा प्रयत्न केला आहे; या शिवाय मुख्य मुख्य ग्रंथांतील छोटे छोटे उत्तरे ग्रंथाची कल्पना यावी ह्याणून दिले आहेत.

महानुभावीय कवि आणि ग्रंथकार मुख्यत्वे वन्हाड, खानदेश मोगलाई इत्यादि बृहदविदर्भ या व्याख्येत येणाऱ्या भागांतील असल्यामुळे आणि महानुभावीय पंथाची स्थापना विदर्भामध्ये वन्हाडांतच झाली असल्यामुळे प्रस्तुत लेखकाने संशोधन कार्य हाती घेतले आहे आणि ‘विदर्भ साहित्य संघाने’ हे पुस्तक आपले मालेतील पढिले पुण्य ह्याणून प्रसिद्ध करण्याचे ठारविले आहे.

महानुभाव पंथांत ज्ञानेश्वर पूर्व कालापासून आजवर अनेक विद्वान कवि व ग्रंथकार होउन गेले असून वाडमयाच्या दृष्टीते मराठी भाषेतील उत्तमोत्तम प्रसिद्ध ग्रंथांच्या तोडीचे अनेक ग्रंथ निर्माण झाले आहेत. हा एवढा अमोल ग्रंथसंग्रह महाराष्ट्र भाषाभिमानी रसेकांच्या समोर आणावा या हेतुने मी जेथे जेथे महानुभावीय ग्रंथ मिळण्याचा योग होता तेथे तेथे जाऊन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्याकरतां पेंजांबांत लाहोर, अमृतसर इत्यादि टिकाणी व सरहदीवर पेशावरपर्यंत प्रवास केला आहे. जेथून माहिती मिळाली त्या स्थळांचा अथवा व्यर्तीचा नाम निर्देश योग्य ठिकाणी केला आहे. तथापि या छोव्याशा पुस्तकाच्या अस्तित्वास जे सर्वस्वीं कारणीभूत झाले अशा व्यक्तीचा पूर्व कथनांत उल्लेख करणे अवश्य आहे. ठाण्याचे विद्वान संशोधक श्री. विनायक लक्ष्मण भावे यांनो आजवर महानुभावीय वाडमयांसंबंधी जो शोध लाविला आहे व जो त्यांच्या महाराष्ट्र

सारस्वत, कवि काव्यसूचि इत्यादि पुस्तकांतून दिला आहे त्याचा पूर्ण उपयोग केला आहे. तसेच माझ्हा येथील श्रीदेवदेवेश्वर संस्थानाचे पट्टाळिष्ठित विद्वान् व व्याकुळ महत श्री दत्तलक्ष्मीराज यांनी आजवर महानुभावीय वाङ्मया संबंधाने जो ग्रंथसंग्रह चांदूर बाजार, माझ्हा, पेशावर येथे केला त्यांचा आणि महत मजकुरांनी स्वतःहि प्रथासंबंधाने व पंथासंबंधाने तोडी माहिती निरलस-पणे दिली त्याचाही पूर्ण उपयोग करण्यांत आला. महात्मा हरिराजबुआ करमालकर, ज्यांची महात्मा मुसाफिर हें नांव धारण केले आहे, त्यांनी माझ्या पंजाबच्या प्रवासांत माझ्या बोर्डर आठ दिवस याहून सद्य केले व त्यांनी आपल्या जवळील ग्रंथसंग्रह व एकान्त्रित केलेली माहिती माऱ्या मोळ्या आलंदावे उपयोगार्थ दिली. तसेच हरिपूर येथील पाठ शाळेनील शास्त्री मंडळी व अमृतसर येथील म. मुकुंदराजबुआ, लाहोर येथील म. जयतिराजबुआ व पेशावर येथील म. शारंगधर व म. कृष्णराज इत्यादि मंडळींनेहि आपल्या ग्रंथसंग्रह मोळ्या प्रेमाने पुढे ठेवला. या मंडळीच्या सहानुभूतिशिवाय कांहोहि शक्य वळते;

आपले धर्मग्रंथ पंथा व्यतिरिक्त गुप्त ठेवावयाचे ही त्यांची भावना दृढ असल्यामुळे हा ग्रंथममूळ आजवर गुप्त राहिला पण आतां तो काल वदलून लक्करच महानुभाव मंडळी ग्रंथ प्रकाशनाचे कार्य हाती घेतांल अशी पूर्व चिन्हे दिसून लागल्यां आहेत. रितपूर येथील महाराष्ट्रीय महत मगतराजबुआ औरंगाबदकर यांचीही या कार्यास सहानुभूति आहे; व करील ग्रंथ प्रकाशनामुळे या पंथासंबंधाने इतरांचा गैरसमज आहे तोहि दूर होईल असे किंवा दिसते. ग्रंथांतील उतारे जसेच्या तसेच घेतल्यामुळे अशुद्धे राहिली आहेत. व पुरें तपासप्याच्या गैरसोर्यामुळे अशुद्धे राहिली आहेत ती कुर्दिपत्राने शुद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेवटी बिनंती की साहित्यप्रेमी वाचकांच्या दृष्टिस दोषस्थळे आढळल्यास अवश्य कळवाची हाणजे पुढील आवृत्तीत ती दुरुस्त करण्यांत येतील.

यक्तमाळ	}	यशवंत खुशाळ देशपांडे
ता. १-६-२६		

# महानुभावांची धर्ममते

आणि

## त्यांचे ग्रंथ.

प्रास्ताविक

विदर्भ साहित्य संघापुढे यंदाचे परिपदेत महानुभावांचा गुपलिंपीतील आद्य धर्मग्रंथ “परसिद्धांतसूत्रपणठ” या संबंधाने मी थोडीशी माहिती सादर केली होती. ल्यानंतर बरोवर आठच दिवसांनी ठाण्याचे सुप्रसिद्ध संशोधक श्रीयुत विनायक लक्षण भावे यांनो सुबईस मराठी ग्रंथ संप्राणालयाचे वार्षिक समेत “सरस्वतीचे मंदिरांतील एक अज्ञात दाळन” ह्याणून महानुभावांच्या वाढमया-संबंधी अपूर्व माहितीने भरलेला एक विस्तृत निबंध वाचला. त्यांच्या निबंधांत यांनी खाटले आहे की, यांचा ग्रंथसमूह सरासरी ६००० पर्यंत भरेल. एवढासोठा मराठी भाषेतील ग्रंथसमूह आजवर आपणास अज्ञात रहावा ही मोठी आश्र्यांची गोष्ट आहे. [आपल्या धर्मपंथाची तर्वे इतरांना कळू नये द्यागून महानुभावांनी आपले ग्रंथ गुपलिंपीमध्ये लिहिले व याच प्रका कारणामुळे महानुभावासंबंधाने निरनिराळे गैरसमज व अपवाद समाजांत रुढ झाले अहेत. तधापि या पंथाकडे स सदाचुभूतीने पाहण्याचा काळ समीप आला आहे ही गोष्ट निविंगाद आहे; व या पंथाचा इतिहास धर्ममते आणि त्यांचा ग्रंथसमूह यकडे स महाराष्ट्रांतील विद्वानांचे लक्ष वेघले आहे. यांचे श्रेय जर के णास घावयाचे असेल तर तें आमचे पूज्य व वृद्ध विद्वान स्नेही महंत श्रीदत्त लक्षराज, जे माहूर येथील श्री देवदेवेश्वर संस्थानाचे पट्टाविष्टि महंत आहेत, यांनाच दिले पाहिजे. यांनीच प्रथम आपल्या गुप ग्रंथभांडराच्या किल्या संशोधनेच्छु विद्वानांच्या हार्ती दिल्या आहेत.

सदर्हु पंथासंबंधाने प्रचलित दंतकथेच्या आधारावर इंपीरिअल ग्याझीटीअर-च्या १२ व्या ब्हौत्यमध्ये या पंथाच्या उपर्यासांसंबंधाने बराच निर्गल आणि पंथास कमीपणा आणणारा हक्काकृत दिली होती. या ग्याझीटीअर मधील माहिती सर उड्डिअम हंटर या विद्वान साहेबांनी दिली होती यावरून तकाळीन

शोधकामध्ये सुद्धां या पंथासंबंधानें किती अज्ञान व गैरसमज होता हैं दिसून येडल. ही माहिती खोडून सन १९०९ चे सुमारास खरे माहिती इंपीरिअल ग्याझिटिअरच्या नवीन आवृत्तीत आणि एनोप्राफीकल सर्वे ऑफ बांबे यांच्या मोनोग्राफ मध्ये दिली आहे. हा बदल घडवून आणण्याचे श्रेय महंत श्रीदत्त लक्ष्मण आणि इतर महानुभाव महंताकडे आहे. ती हक्काकृत पंथाचे इतिहासांत महत्वाची असल्यामुळे ती प्रयोगे देणे अवश्य आहे.

सन १८९९ मध्ये सुधारक पत्रांत भारद्वाज सहीने कोणी ज्ञानेश्वर देन छोडून गेले व एक त्यापैकीं महानुभाव पंथी होता असा पूर्वपक्ष सुरुं केला त्यास केसरी पत्रामध्ये ह. प. भिंगारकर वोआ या वारकरी सांग्रदायी गृहस्थानें पूर्वपक्षाचे खंडण करून ज्ञानेश्वर एकच छोडून गेले व महानुभावांत ज्ञानेश्वर या नांवाचा प्रथकार मुर्लींच ज्ञाला नाहीं हैं सोपपत्तिक सिद्ध केले. त्याच सालीं लोकिकांत महानुभाव पंथासंबंधानें बराच गैर समज होता तो नाहीं सा करण्याचे हेतुने लोकमान्य वा. ग. टिळक यांनी, तेब्बां पुण्यास शिष्यांसह चार्तुमास वास्तव्य करीत असलेले महंत विद्वांस बुवा महानुभाव या पंजाबी गृहस्थांच्या जवळून, साधार माहिती मिळवून ता० २१-११-१८९९ च्या केसरीमध्ये महानुभाव, यांचा पंथ व धर्ममते याबदल एक विरतृत लेख प्रसिद्ध केला. या पंथासंबंधानें हीच कायती विश्वसनीय माहिती प्रथमच पंथाबाहेर प्रसिद्ध ज्ञाली व तीहि लो० टिळक या राष्ट्रपुरुषाच्या लेखणीतून प्रसिद्ध ज्ञाली त्यानंतर इ. स. १९०७ मध्ये ता० २८६।१९०३ रोजी प्रसिद्ध वाढमय सेवक कै० हरीभाऊ आपटे यांनी ठाणे येथील मराठी प्रथ संग्रहालयाचे दहावे वार्षिक सभारंभाचे वेळी दिलेले व्याख्यान छापिले आहे त्यांत महानुभावांचे पंथाचा संक्षिप्त इतिहास देऊन त्यांचे मुख्य दोन प्रथ लीलाचित्र व कवीश्वरकृत एकादशास्कंद या दोन प्रथांचा उल्लेख केला आहे व एकादशास्कंदांतील कांहीं ओव्यांचे रतोरहि दिले आहेत. हा निबंध “मराठी वाढमयाचा अभ्यास” या विषयावर असल्यामुळे त्यांत महानुभावांची फारच थोडी माहिती आली आहे.

यानंतर सन १९०७ मध्ये ह. प. विष्णुबुवा जोग या वारकरी गृहस्थानें महानुभावांच्या उसात्तिसंबंधानें लांना कर्मीपणा आणणारे ग्रलाप काढले. तें प्रकरण शेवटी विकोपास जाऊन महानुभावांनी विष्णुबुवावर फौजदारी खटला भरला त्यांत विष्णुबुवांनी इम्पीरिअल ग्याझिटिअरच्या आधार दाखवून आपले

हाणणे साधार सिद्ध केल्यामुळे ते न्यायाच्या कोर्टीत दोषसुक्त होऊन सुटले. तथापि करील ग्याझीटिअर मधील आक्षेपाहू मजकूर गाळून टाकण्याबदल आणि आपले पंथास ल्यागलेला वृथा कलंक धुवून काढण्याबदल महानुभावांची निश्चय केला. त्यामध्ये महंत श्री विद्वांस बुवा महानुभाव आणि महंत श्री दत्तलक्षणराज माहूरकर हे प्रमुख होते. त्यांनी विद्वन्मणि संशोधक डॉक्टर भांडारकर यांचे कडेस जाऊन त्यांना आपले प्रमुख धर्मग्रंथ लीलाचरित्र, आचार्य चरित्र, स्लमाला स्तोत्र, निरुक्तशेष प्रकारण, दिनकर प्रबंध, ज्ञानप्रबोध व गजकेसरी इत्यादि दाखविले. डॉक्टर भांडारकर यांनी त्या प्रथांतील आधार घेऊन या धर्म पंथाच्या उत्पत्तिसंबंधाने त्रोटक पण विश्वसनीय माहिती देऊन ग्याझीटिअरमध्ये दिलेली माहिती खोटी असल्याचे सिद्ध करून देणारा एक निबंध तयार करून तो ता० १९१११९०७ च्या “टाइम्स ऑफ इंडिया” पत्रात इंग्रीजी प्रसिद्ध केला. त्यावर लोकमान्यांनीही आपल्या ता० १९१११९०७ च्या केसरीत पसंतीदर्शक लेख लिहून या पंथाच्या निष्कलंक उत्पत्तिबदल आपला शिक्का मोर्त्तब दिला. त्याचाच अनुवाद तत्कालीन इतरही प्रमुखसाप्ताहिकपत्रांमध्ये सुधारक, ज्ञानप्रकाश, काळ इत्यादिकांदून प्रसिद्ध झाला.

डॉक्टर भांडारकर यांच्या टाइम्स मधील लेखासह अंज इम्पीरिअल ग्याझेट ऑफिस लंडन कडेस पाठवून उपरिनिर्दिष्ट महंत द्यांनी इम्पीरिअल ग्याझेटी-अरच्या नव्या आवृत्तींत आणि एञ्चाग्राफीकल सर्वे ऑफ बॉवे यांच्या मोनोग्राम मध्येहि योग्य ती दुरुस्ती घडवून आणली यामुळे महानुभावांच्या उत्पत्तीसंबंधाने प्रचलित असलेल्या निर्गोल वल्नाना शांत झाल्या.

त्यानंतर सन १९१९ चे सुमारास श्री. विनायकरावजी भावे यांनी आपला महाराष्ट्र सारखत हा प्रथं प्रसिद्ध केला त्यामध्ये महंत श्री दत्तलक्षणराज यांच्या कृपेने महानुभावांच्या गुप्तलिपीपैकी महत्वाच्या ज्या दोन लिपी सगळ लिपी व सुंदरी लिपी यांच्या किल्या प्रासिद्ध केल्या व लीलाचरित्र वैगेरे २-३ प्रथांचा उल्लेख करून त्यांतील तत्कालीन मराठीचे त्या प्रथांतून २-३ उतारोहि प्रसिद्ध केले होते.

तप्याची एका गृहस्थाच्या येथील जुन्या कागदपत्रांच्या गढ्यामध्ये मला एक चमत्कारिक लिपीत लिहिलेली पोर्थी मिळली. ती एक कुतूहल झाणून आपल्या संप्रदास ठेविली होती. त्या नंतर ४-५ वर्षांनी श्री. भावे यांचे “महाराष्ट्र

सारस्त ” हे पुस्तक वाचण्यांत आले तेव्हां अचानकपणे त्या पुस्तकांत दिलेली सगळ लिधीची किल्ली मजजवळच्या पोथीस लावतांच तींतील अर्थज्ञान उघड झाले. परिश्रमपूर्वक त्या ग्रंथाचें वाचन केल्यावर हा ग्रंथ क्षणजे महानुभावांचा धर्मविषयक आद्यग्रंथ होय असे कळून आले. कांहीं विद्वान महानुभावांना ही पोथी दाखविली असतो आपल्या पंथाच्या पद्धतीस अनुसरून त्या संबंधाने माहिती देण्याचें नाकारले. तथापि मी जेव्हां त्यांना ही पोथी वाचून दाखविली तेव्हां त्यांनी मग त्या पोथी संबंधाने साप्र हकीकत सांगितली त्या पोथीस परसिद्धांत सृतपाठ असे क्षणतात; व तींत महानुभव पंथाचा आद्य प्रवर्तक अवतारी पुरुष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या मुखांतून निघोलेलीं सूत्रे त्यांच्या शिष्यांनी एकत्र ग्रथित केली आहेत व त्या सूत्रांवर दृष्टांत आणि भाष्य महाभाष्य इत्यादि विवरणात्मक व विस्तृत टीकाप्रकाराहि त्यानंतर झालेले आहेत.

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथाची त्रोटक माहिती श्री. भावे यांनी आपल्या मुबाईच्या निवेदांत दिली आहे त्यावरून व महानुभावांच्या ठोलाचरित्र आणि इतर ग्रंथ प्रानाऱ्यावरून श्रीमच्चक्रधर स्वामी हे पूर्वाश्रमीचे हरिपाळ देव होत. पूर्वी गुजरायेत त्रिमळदेव नांवाचा राजा होता त्याने संतानहीनत्वामुळे आपले राज्य अंतसमर्थी विशाळदेव नांवाचा सामवेदी नागर ब्राह्मण त्याचा प्रधान होता त्यास दिले. त्या विशाळदेवास त्याच्या मालवण्डेवी नांवाच्या पत्नीपासून दत्तप्रसादे पुत्र ज्ञाला तोच हरिपाळदेव होय. व हा हरिपाळदेव मृत ज्ञाला असतां शके १०७९ मध्ये त्याचे देहांत बदरिकाश्रमाहून नारायण अवतारांनी प्रवेश केला व तेथूनच अवतार-कृत्यांस भारंभ ज्ञाला. हरिपाळ देवाने शके ११०७ पर्यंत संसारसुख राजकारण इत्यादि करून मग तीर्थीटणास सुरवात केली व त्यासालीं वळ्हाडांत रिद्धपूर येये त्यांस इश्वरावतारी गोविंद प्रभु नांवाच्या काणवशाखीं साधुपुरुषांचे दर्शन झाले व त्यांचा त्यांनी उपदेश घेतला. श्री गोविंद प्रभुर्नांच हरिपाळ देवाचे श्रीचक्रधर हे नांव ठेविले. श्री चक्रधरांनी आपल्या वयाच्या ११० वर्षांपर्यंत संसारपथ आकामून संन्यास दीक्षा शके ११८९ मध्ये घेतली. व

तेव्हां पासून महानुभावांचा पंथ स्थापून सरासरी ८ वर्षे पंथ प्रसाराचे कार्य केले व शेवटी शके १९६३ चे सुमारास त्यांनी बदरीकाश्रमी प्रयाण केले.

श्री चक्रधर कालीं चातुर्वर्ष्य व्यवस्थेत जातिभेदामुळे आपसांत बराच गैर समज व यादवी माजल्यामुळे समाज बराच विस्कळीत झाला होता. थोडक्यांत सांगावयाचे हणजे श्रीमच्चक्रधरानंतर पावशतकांतच ज्या कारणा करतां श्री ज्ञानेश्वरांना भागवत धर्माचा प्रसार करावा लागला त्याच कारणा करतां श्री. मच्चक्रधराला महानुभाव पंथ स्थापावा लागला. सनातन धर्मास आधारभूत धरून त्यांनी ही श्री मदभगवद्गीता हाच मुख्य धर्मगंथ मानिला व श्री दत्तात्रय व श्रीकृष्ण या देवता उपासनेस घेतल्या; व जनतेस निवृत्ति मार्गास लावावयाकरता आहिंसा इत्यादि तत्वांचा अबलंब केला व सन्ध्यास दीक्षा ब्रह्मचर्य व भिक्षोपजीविका इत्यादे साधनांनी सर्व वर्णांना मोक्ष मार्गास लावण्याचा उपक्रम केला.

श्रीमच्चक्रधरानीं आपल्या आयुष्यांतील शेवटची ९—१० वर्षेच कायतीं पंथ प्रसाराच्या कार्यांत घाटली. त्या अवधीत त्यांचे कायक्षेत्र जे महाराष्ट्र व विशेषत: विदर्भ--तेथे सरासरी ९०० शिष्य झाले. त्यांत (१) नागदेवाचार्य (२) महिंद्र (३) जनार्दन (४) रामदेव (५) विप्र नामदेव (६) व मांडारेकर दामोदर हे प्रमुख होते. त्यांत महादंबा नांवाची श्रीमच्चक्रधराची एक शिष्यीण ही प्रमुख होती. ही सर्व मंडळी महाराष्ट्रीय असल्यामुळे पंथ प्रसाराचे कार्य महाराष्ट्रांतच व त्यांतूनहि विशेषत: मराठीतूनच झाले. मुख्यतः पंथ प्रसाराचे कार्य श्रीमच्चक्रधराचा पट्टशिष्य नागदेवाचार्य यांनीच केले. नागदेवाचार्यांचेहि पुष्कळ शिष्य होते त्यांत १३ शिष्य प्रमुख असून कमळांबा नांवाची एक विदुषीहि होती. या तेरा शिष्यांच्या तेरा निरनिरक्ष्या परंपरा झाल्या असून त्यांना आन्नाय असेही झालेला. बहुतेक आन्नाय हल्ली परंपरागत आले असून त्यांचा श्रीमच्चक्रधरापासून आजपर्यंचा इतिहास लिहिणे श्रमसाध्य झाले आहे.

पंथाच्या स्थापनेपासून सुमारे ३०० वर्षे पर्यंत सरासरी हा पंथ विशेषतः

ब्राह्मण वर्गात पसरला होता. व त्थानंतर इतर वर्णांचा हि समावेश संन्यासी वर्गात होऊळे लागला. हल्णी या पंथाचा प्रसार मध्यमांसत्याग इत्यादि उपदेश-मात्रे करून अस्पृश्य वर्गातहि ज्ञालेला आहे. मात्र त्या वर्गाची अस्पृश्यता त्यांनी नाहोशी केली नाही. हा पंथ स्थापन ज्ञास्यापासून या पंथात अनेक विद्वान गृहस्थ होऊन गेले. व अकरव्या शतकापासून आजपर्यंत अनेक ग्रंथ या पंथांतील विद्वानांनी व विदुषींनी मराठी भाषेत गद्यांत व पद्यांत निर्माण केले आहेत. याशिवाय हिंदी व संस्कृत भाषेतहि त्यांनी बरीच ग्रंथरचना केली. महानुभाव पंथ स्थापन होण्या पूर्वीचा एकाहि मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्या पंथीयांनीच मराठीत ग्रंथ रचना करावयास सुरवात केली असें ज्ञानवयास आज तरी कांहीं प्रत्यवाय नाहीं. श्रीमद्भानेश्वरांनीच मराठीत प्रथम ग्रंथरचना केली हें मत आतां तस्यूर्वीचे महानुभाव पंथीय अनेक मराठी गद्य व पद्य ग्रंथ उपलब्ध ज्ञास्यामुळे बदलणे भाग आहे.

महानुभावांचा पंथ श्रीमद्भगवद्गीतीर्तील अंहिसा तत्खावर स्थापिलेला असून ते भगवद्गीता व श्रीमच्चक्रधर स्वामीचे मुखांतून निघालेले सूत्ररूप पाठ हे आद्य धर्मग्रंथ मानतात. तसेच श्री दत्तात्रय आणि श्रीकृष्ण हे अवतार मानात असल्यामुळे श्रीकृष्णांलीला वर्णनपर श्रीमद्भागवत दशम आणि एकादश स्कंदहि पूज्य मानितात. वरील कारणामुळे चरित्रपर, स्थळंबर्णनपर, ठीकारूप व तदनुषंगिक विषयावर अनेक ग्रंथ निर्माण ज्ञाले आहेत. ग्रंथ निर्माण ज्ञास्यामुळे पूर्वकाळीन ग्रंथाध्ययनासाठी शब्दकोश व व्याकरणे हि तयार करावी लागली आहेत. श्री. माझे आपल्या निवंधात द्याणतात त्याप्रमाणे ६००० ) ग्रंथ महानुभावांनी तयार केले आहेत असें ह्याणणे अतिशयोक्तिरूप आहे असे मानले तरी हा ग्रंथसमूह बराच आहे ही गोष्ट निर्विवाद आहे.

पंथांतील ग्रंथभांडार गुप्त ठेवण्याचे प्रवृत्तीमुळे हे ग्रंथ छापलेले व प्रकाशित ज्ञालेले नाहीत ते परंपरेने दस्तलिखात असे पंथांतील अनुयायाजबळ आहेत. महानुभावांचे समग्र ग्रंथ एकक्रित कैलेले मिळणे शक्य नाहीं, कांहीं ग्रथाच्या एकेकच प्रति आहेत. महानुभावांचे पुण्यक्षेत्र रिहूपूर येथे सुदां निरनिराळ्या

मठांतून शोध केला असतां फार थोडे ग्रंथ तेऱ्ये असल्याचैं कळून आले. नाहीं हणावयास आमचे पुज्य स्नेही महंत दत्तलक्षराज यांनी ग्रंथसंग्रहाचैं कार्यास सुरवात केली असून आज आपणापुढे महानुभावांच्या ग्रंथाची जी माहिती देत आहे तिचे सर्व श्रेय उपरिनिर्दिष्ट महंता कडेसच आहे. तेव्हां प्रत्यक्ष ग्रंथांची व ग्रंथकारांची माहिती देण्याच्या आधी महंत मजकूर व आज पर्यंत त्यांनी जी कामगिरी केली त्याचा उलेख करणे अवश्य आहे.

महंत श्री दत्तलक्षराज हे मूळचे पंजाबदेशीय गौड सारस्वत ब्राह्मण होत. यांचा जन्म पंजाबांत अमृतसराजवळ बटाळा या शहरी झाला. सरासरी १९६ वर्षाचे असतांना त्यांचे गुरु माहूर येथील देवदेवेश्वराचे मठाचे पट्टाधिष्ठित महंत श्री लक्षराज यांचे स्वाधीन करण्यांत आले व यांचा विद्याभ्यास प्रभाकर महंत ऊर्फ दादासाहेब महानुभाव मठ अमृतसर ( पंजाब ) यांचे जबळ झाला. प्रभाकर महानुभाव हे विद्वान व विद्याव्यासंगी हणून प्रसिद्ध असत त्यांचे च सदृण त्यांचे प्रशिक्ष्य दत्तराज यांना लागणे हे साहजीकच आहे.

येथे हे नमूद करावयास पाहिजे की महानुभाव पंथाचा पंजाबांत प्रथमतः उदय चौदाब्या शतकांत झाला असून आज तेऱ्ये मुख्य मुख्य शहरी व खास काबूल अकगणिस्थान पर्यंत सुद्धा महानुभावाचे मठ आहेत. त्या भागात या पंथास जयकृष्णी झाणतात; मात्र त्यांचे धर्मग्रंथ झाणजे महानुभावांचेच धर्मग्रंथ असून ते मराठी, संस्कृत, हिंदी इत्यादि भाषेत आहेत. पंथाच्या जनकत्वाचा मान विदर्भास असल्यामुळे पंजाबीय महानुभावांचा ओघ यात्रेनिमित्त विदर्भांतील त्यांची पुण्यक्षेत्रे रिद्धपूर इत्यादिक आहेत तेऱ्ये येत असल्यामुळे आज मित्तीस बरीचशी पंजाबीय महानुभाव मंडळी रिद्धपूर इत्यादि स्थळी स्थायीक झाली आहे व त्यांचा मराठीचा विशेषतः पूर्व कालीन मराठीचा व्यासंग बाखाणप्या-सारखा आहे. महंत श्री दत्तराज यांचे शिक्षण त्यांच्या विद्यागुरुपांशीं परंपरागत पद्धतीप्रमाणे झाले असून त्यांचा संस्कृत, हिंदी, गुजराती, मराठी व गुरुमुखी इत्यादि भाषांतील ग्रंथांशी चांगला परिचय आहे. बेद, उपनिषदें इत्यादि ग्रंथांचा त्यांना चांगला परिचय आहे. महाराष्ट्रांतील थोर थोर व्यक्तींशी

त्यांचा स्नेह आहे. डॉक्टर भांडारकर यांनी त्यांचे विषयी झाटले आहे “ हे मेधावी, बहुश्रुत, विशद बुद्धिशाली पुरुष आहेत. त्यांना पुण्यकळ संस्कृत ग्रंथाची, विशेषत: पुराणांची माहिती आहे. नवीन एखादी गोष्ट त्यांच्या पुढे आणली असतां त्यांची साधक वाधक प्रमाणे ते तात्काळ समजतात. आणि त्या विषयी योग्य निर्णय करितात. त्यांच्या मध्ये निरभिमानता, सुजनता वैगेरे गूण विशेषे करून वागतात. या सर्व गोष्टीवरून ते माझ्या पूर्ण आदरास पात्र ज्ञाले आहेत. ” वरील एकाच उताऱ्यावरून महंत मजकुराच्या योग्यतेची कल्पना होईल.

महंत श्री दत्तराज यांनी महानुभावांच्या ग्रंथांसंबंधाने अपूर्व कामगिरी बळाचिली असून त्यांचे नंव महानुभावांच्या वडमयांत अमर ज्ञाले आहे. तथापि जुन्या पिढीतील गौण्यग्राहक महानुभाष मडळी त्यांना गुतरहस्यपरिस्फोटाच्या दोषांत खेचण्यास कर्मी करीत नाही. तरीही से योग्य जनांस ग्रंथाविषयी माहिती निरलसपणे देतात. सरासरी तीस वर्षांपासून धर्मग्रंथांचा संग्रह करण्याचे त्यांनी कार्य हाती घेतले आहे. जेथे ग्रंथ हस्तगत होण्यासारखा नसेल तेथे त्यांनी तो स्वतः हाताने उत्तरून घेतला आहे. कित्येक ग्रंथ अडाणी भाविकांच्या जबळून आणि कालाच्या जबळ्यांतून काढतांना त्यांना अस्यत परिश्रम करावे लागले. विर्भस्थ पंडीत शारंगधर महानुभाव पुसेदकर यांनी १५ व्या शतकांत लिहिलेली भगवद्गीते वरील कैवल्यदीपिका नांवाची संस्कृत टांका टृटीत अशी एका रद्दी कागदांच्या गठांत मिळाली. आणखी एक जुनी पोर्था ( गोपाळ पंडीत कृत द्वार्तेछक्षण या वरील पंडीत भीष्माच्च यै कृत माहाराष्ट्र टीका गद्य ) मिळविण्याबद्दलची हकीकत विशेष प्रशंसनाय आहे. तिची विस्कल्पीत पांने एका बाईच्या घरून उतरंडीच्या फुटक्या मडक्यांना सांघण हाणून लाविलेली तर फाटक्या ढाळ्याच्या बुद्धाला अडकण हाणून लाविलेली अर्शी त्यांना मिळाली. अशा तरेहेने दीघोद्योग करून महंत श्री दत्तराज या पंजाब देशीय महात्म्यांनी ग्रंथ मिळवून बराच संग्रह केला आहे; व ग्रंथ संग्रहाचे कार्य हल्लैहि सुरु आहे. त्यांचे संग्रहापैकी काहीं ग्रंथ माहूर येथे त्यांचे श्री देवेदेवेश्वराचे मंदिरांतील मठांत आहत; काहीं चांदूर

बाजार जिल्हा उमरावती येथील त्यांच्या दत्त मंदिरांतील मठांत ब्रह्मचारिणी श्रीमती तुलसीबाई आगाधे या पंजाब देशीय विटुषी जवळ आहेत व बराचसा त्यांचा ग्रंथसंग्रह पंजाबमध्ये पेशावर येथे त्यांच्या गोपाल मंदिरांत आहे.

महंत श्री दत्तलक्ष्मराज यांनी आजवर उपलब्ध झालेल्या महानुभाषीय संस्कृत हिंदी आणि मराठी ग्रंथांच्या सूचि तयार केल्या आहेत. त्या सूचिपैकी मराठी ग्रंथांची सूचि त्यांनी श्री. विनायकरावजी भावे यांच्या सहाय्याने तयार करून ती प्रसिद्ध करण्याकरतां श्री. भावे यांचे स्वाधीन केली आहे. श्री. भावे यांनी त्या सूचीस प्रस्तावना लिहीली आहे. सूचि नुकतीच छापून प्रसिद्ध झाली आहे.

वरील तिन्ही भाषेतील ग्रंथांच्या सूचीचा मला महंतांनी उपयोग करण्यास मोठ्या आनंदाने परवानगी दिली आहे.

ग्रंथ संप्रहाशिवाय आणखी एक विशेष स्वरूपाचे कार्य महंत मजकूर यांनी द्वाती घेतले होते. या पूर्वी महानुभाषीय ग्रंथसमूह हस्तलिखीत असे. तथापि महंत श्री दत्तराज यांनी स्वपंथीयांकरतांच कां होईना पण ग्रंथ छापवून प्रसिद्ध करण्याचा उपक्रम केला. या कार्यास त्यानी सरासरी इ. १९९—१९०० या सालांत मुरवात केढी व या कार्याकरतां त्यांनी लाहोर येथे “दत्तप्रकाश” या नांवाचा छापखाना स्थानेचे पैशाने घातला होला व त्यांतून महानुभाषाचे ग्रंथ छापण्यास मुरवात केली. महानुभाषांचे पढिले छापील पुस्तक द्वाणजे श्रीमद्भगवद्गीतेवरील “गोपाळदासी” नांवाची सरलार्थ टीका होय. ती लाहोर येथे वरील दत्तप्रकाश छापखान्यांत छापविली होती. तथापि वरील छापखान्याचे कार्य व छापखानाहि महंत मजकुरांना पंथीयांकडून पुरेसा आश्रय न मिळाल्यामुळे व पंथाबाहेर ग्रंथांचा खप करण्याची इच्छा नसल्यामुळे बंद करावा लागला.

या किंवाच इतरत्रहि ग्रंथ छापण्यासंबंधी थोडा बहुत प्रयत्न करण्यांत आला. ‘मुन्हारमङ्गलत’ ‘दर्शनप्रकाश’ आणि ‘दिवाकर महानुभाव’ कृत ‘मतिरत्नकर’ हे

ग्रंथ सन १९०१ मध्ये पुण्यास चित्रशाळा छापवान्यात छापिले व पंडीत विश्वनाथ कृत ज्ञानप्रबोध सन १९०७ मध्ये छापिला. तसेच शके १९९६ मध्ये ह्याणजे ज्ञानेश्वरीपूर्वि १७ वर्षे आधी लिहिलेला कवीश्वर व्यासकृत 'एकादशस्कंद' हा मराठी ओवीबद्ध ग्रंथ पुण्यास सन १९११ मध्ये भास्कर महानुभाव पुरेकर यांच्या मदतीर्ने महंत दत्तराज यांनी ज्ञानप्रकाश छापवान्यात छापविला. हीं सर्व पुस्तके महानुभावांयां करतांच असत. एकादशस्कंद तर विक्रीस ठेविला नसून प्रकाशकानें पंथीयांपैकीं त्यांस घाटेल त्यासच फुकट वाटण्या करतांच छापविला होता असें त्या पुस्तकावरच छापविलें आहे.

त्यानंतर सोलापूर येथे अलीकडेस "सचिदानंद" छापवान्यात प्रभु गोविंद कानडे या नांवचे गृहस्थाने कारींनाथ कवीकृत (शके १६००) 'द्वौपदीस्वयंवर' छंदोक, पाठसमुदाय, तीर्थमालिकादि ग्रंथ छापविले. तथापि सा गृहस्थाच्या कौटुंबिक आपत्तीमुळे तें कार्य तसेच राहिले. त्यामुळे महानुभावांच्या ग्रंथ प्रकाशकावर आपाति कोसळते असा वृथा आरोप समाजांत वाढल्यामुळे ग्रंथ प्रकाशनाचे कार्यात विनेत्र उत्तन झाली. महानुभावांच्या ग्रंथ प्रकाशनाचे कार्य अद्यापि सुंसंगत रीतीने कोणाहि हातीं घेतले नाही. महंत श्री दत्तलक्ष्मराज हे वृद्धावस्थेमुळे आणि शरीराचे अस्वास्थ्यामुळे श्रमी असल्यामुळे महानुभावांपैकीं कोणी नवीन मताचा तरुण ब्रह्मचारी पुढे आल्याशिकाय हें कार्य तडीस जावयाचे नाही. नाहीं ह्याणावयास महंत श्री दत्तराज यांच्या शिक्षणामुळे अहात्मा हरिराज पंजाबी हेहि परिश्रमपूर्वक ग्रंथ संग्रह करीत आहेत. विशेषतः महंत मजकूराजाचे पद्धतिश्य पंडीत वाळळण शास्त्री जे हल्हीं पंजाब युग्मित्वरसिटी मध्ये संस्कृत वाडमयाच्या उच्चपारिक्षेची तयारी करीत आहेत ते अभ्यासक्रम पुरा झाल्यावर ग्रंथ शोधनाचे व प्रकाशनाचे कार्य हातीं घेतांल अशी उमेद आहे.

महानुभावांचे धर्मग्रंथ त्याचे पंथाच्या बाहेरील महाराष्ट्रीयांना अन्यदृष्टीनोंहे फार महवाचे आहेत. हल्हींच्या समजुतीप्रमाणे श्री ज्ञानेश्वरांना आणि कञ्चित् मुकुदराजांना मराठीचे आद्य ग्रंथकार ह्याणन समजातात. मुकुदराजांचा काळ अद्याच सप्रमाण निश्चित झाला नाही. "शके बारासेवारोत्तरे" असाय यत्कुला-

वतंस रामचंद्रदेव यांचा उल्लेख ज्ञानेश्वरींत आव्यामुळे श्री ज्ञानेश्वराचार्षी झणून निश्चित ठरतो, आतां महानुभावाचे मूळ संस्थापक श्रीमद्भक्तधर हे १ ऐच्या वर्षांचे होऊन शके ११९३। ११९४ मध्ये बदरिकाश्रमी गेल्याचे निश्चयात्मक ठरते. या महानुभाव पंथीयांच्या परिश्रमामुळे श्री ज्ञानेश्वरापूर्वीचे मराठी गद्य आणि पद्य प्रथं आपणास पहावयास मिळतात. महानुभावांनी आपले प्रथं दुसऱ्यांना कळू नये झणून गुप्त लिंपीचा उपयोग करून त्यांत प्रथं रचना केली त्यामुळे मराठी भाषा आज आपणास तत्कालीन स्वरूपांत पहावयास मिटते. नाहीतर ती लेखकांचे हस्तदोषामुळे अथवा कालानुरोधाने भाषेत होणाऱ्या फरकामुळे लेखकांकडून लिहितांना फरक होत गेल्यामुळे काळांतराने ते प्रथं इतर प्रथाप्रमाणे आज बरेच विकृत भाषेत दिसले असते. तेव्हा हल्दीच्या स्थितींत महानुभावाचे तत्कालीन प्रथं भाषा, वाडमय इत्यादिकांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचे कार्यांकां फार उपयोगी पडणार आहेत.

## भाग १ ज्ञानेश्वरी पूर्वकाल.

मला श्री दत्तलक्ष्मराज यांच्या कृपेमुळे जे महानुभावाचे प्रथं उपलब्ध क्षाले त्यांचा कालानुक्रमाने थोडक्यांत उल्लेख करतो. तीर्थमालिका या प्रथानमध्ये श्रीमद्भक्तधरांनी शके ११८६ मध्ये दीक्षा घेतली व शके ११९४ मध्ये गंगालीरावरून उत्तराश्रमी ( बदरिकाश्रमी ) गमन केले असा उल्लेख आहे. यावरून त्यांचे वय आश्रमगमनाचे वेळी ११९ वर्षांचे होते झणजे त्यांनी देवगिरीच्या सिंधण, कन्हर ऊर्फे कृष्ण, महादेव आणि रामचंद्र या चारही यादव राजांच्या कार्यक्रिंदीं पाहिल्या असें स्पष्ट होते.

### श्रीमद्भक्तधरांची चौपदी

अगदी प्रथमचे कवन उपलब्ध असलेले झणजे श्रीमद्भक्तधर यांनी शके ११८६ मध्ये प्रत्यस्थानी ( पैठण येथे ) गणपतमठीं गायिलेली चौपदी होय. ती सोगपचरणावर आहे. ती स्थाली दिली आहे.

अंथ सन

## चौपदी

विंशति भूलस्थानीं भिष्ठबंध बांधो हो जोईना काळ कलाई ॥  
 गुरुवचने अही याना दृढबंधाई (बंधन) जे वीनां चंचल नाही  
 गोरक्ष हो ॥४०॥ सुती बंधी स्थिर होई जेणे तुही जाई ॥  
 सो परी मोरी बैरी आणतां काई ॥ १ ॥  
 पांचे पंचायत पांचे जनहो धावती आण आण स्थानी ॥ २ ॥  
 पवण पुरो हो मनि स्थिर करो हो चंद्रमेली वा भान ॥  
 अथा गमन दुई जे वारो शुद्धि राखो अपनये ॥ ३ ॥  
 शास्त्रिये जातां विवारो हो भिष्ठे न वायो जाई ॥  
 आखे विरंजन लोटो करी हो भाव अभाव दोन्ही नाही ॥ ४ ॥

उमांश इच्छी चौपदी  
 तर्सेच नागदेवाचार्यांची धाकटी बहीण विदुषी उमांशा इने त्यच सुपारास  
 पैठणास गायिलेली चौपदी प्रसिद्ध आहे ती येणे प्रमाणे.

## चौपदी

नागरद्वारहो भिन्डा करोहो बायुरे मोरी अवस्था लो ॥  
 जिहां जावो तिहां आपसरिसा कोऱ व करी मोरी चित्ता लो ॥१॥  
 हाट चै हाटां पदरहुं मांशु पंचवर भिन्डा ॥  
 बायुड लोक मोरी आवस्था कोऱ व करी मोरी चित्ता लो ॥ २ ॥

यां पैकी दुसरी चौपदी हिंदी मिश्रित गुजराठी असून पहिली हिंदी मिश्रित  
 मराठी असून टोप ग्रंथामध्ये त्यांचा अर्थ विशद केला आहे.

### श्री नागदेवाचार्य

श्रीमच्चक्रधर स्वामीचे पट्टशिष्य नागदेवाचार्य होत. यानांच या पंथाचे आद्य  
 आचार्य हणतात व यांनीच श्रीमच्चक्रधर नंतर या पंथाचा प्रसार केला.  
 नागदेवाचार्यांचा जन्म शके ११९८ आणि मृत्यु शके १२२४. हे मोगलाईत  
 बीड जिल्हांत पूरी गांव आहे येथील राहणारे होते. नागदेवाचार्यांचे चरित्र  
 मुख्यावे परशुराम व्यास यांनी केलेले आहे. हे परशुराम व्यास तृतीय आचार्य  
 अणून पदारूढ होते.

### रूपाई ऊर्फ महादंबा

नागदेवाचार्यांची चुलत बहीण रूपाई नंवाची होती. तिची आजी महदंबा

नांवाची कन्हरदेव व महादेव या यादव राजांच्या कारकिर्दीत विदुषी हाणून फार प्रसिद्ध होती. तिला दैविक शक्ति होती असा लौकिक होता. तिथ्या नांवावरून रुपाई इला श्रीमध्कवरांनी हीच आमची महदांबा हाणून क्षटले तेच नांव तिला लौकिकांत प्राप्त झाले. हिने श्रीचक्रवराचा उपदेश घेतला होता व ती उत्तर वयांत नेहमी त्यांचे संनिध राहून त्याची सेवाचाकरी फार मनोभवे करी. एकेवरीं श्रीचक्रधर स्वामीचे गुरु ऋद्धपूरकर गोविंद प्रभु यांनी “श्रीकृष्ण विवाहोत्सव” केला त्यावेळी नवरटेव श्रीकृष्ण है लग्नास तथार झाले आहेत अशी कल्पना करून आणि महदवेळा करघली समजून तिला गाणी गाय्यास सांगितले. त्यांवेळी प्रेमल अंतःकरणाने महदवेळे गीते रचून गायिली. यांत तिने सर्व कृष्ण कथा गोविली आहे. या गीतास धवळे असे हाणूतात. हृद्दी सगासरी १९० धवळे महदांबा इने रचिलेले उप व्यापाले आहेत.] त्यांपैकी कांडी नमुन्या दाखल देत आहे.

### धवळे

धी चक्रधराचे सीरीं धरौनिया श्री कृष्णांः मग धवळी गाहनु गोविंदु  
राणां : जणे रुकुमीणी हरिडेली : तेणे जर्गी पवडे केले अती बहूतू  
पाचिजे परमागती : भर्की आइकीतां : श्रीकृष्ण चरित्रू ॥ १ ॥  
भीमकी कुळीं रुकुमीनी केला अवतारु : रूपेच्यातुर्यै तीअे जीतिअला  
संसारु : तंव रा ३० चीता करी कवणां देऊआंवीं हे सुलक्षणा कुमरी :  
इयां विभुवनां माझांरी : सोंदरु वाखाणे मुरारी ॥ २ ॥ जण जया  
प्रभु गोविंदा ॥ धृ० ॥ द्वारकेहौनि कौँडन्यासि आले नागारी :  
तेहीं सर्वेश्वरु वाखाणिले नानां परी : काळिआ कंसु निर्दाळौनि  
गोवधनु वामकरी धर्मीअला : परेशु परमात्मुः मां लीकावसें शेदुकुळीं  
अवतरला ॥ ३ ॥  
वाताहत पवेत्तेसी भेडी रुकुमिणी । राखा देवा याते भण॑३०लि लागली  
चरणी । हासैनि कृष्णराय रुकिमया वांदौनि आणविला ।  
दाढी मिशा भादरोनिया तेया मुकुदे अपमानु केला ॥ ४ ॥  
दीनवंधु देखोनि रुकुमिणि मर्नी खिती । राषु भणे देवी तुही जाणती ।  
कवनु तो रुकुमेनु माया कारिका अविद्या हे सुरानु । तंव भीमकी  
संतोखेली तेया न मिळ रामकृष्णाचरण ॥ ५ ॥  
राषु भणे सोडायाते पाठवा माघारा । नेझ॑ दीध्ये भीमकाचीया कुमरा ।  
झणे मर्नी लाज धरीसी साले पणे तुसी केला बाकरु ( दिनोद )  
दीधल कंठीचा हारु प्रियो वचनां बोलिले चक्रधरु ॥ ६ ॥

### महींद्र व्यास

श्रीमच्चकधर यांचे दुसरे प्रसिद्ध शिष्य महींद्र व्यास या नांवाचे होते. त्यांनाच लौकिकांत महानुभाव मंडळी महींद्र या नांवानें ओळखतात. हे अहमदनगर जिल्ह्यांत साराळे हाणून गांव आहे तेथील राहणारे गर्भ श्रीमत आणि घट्शात्री, व्युत्त्र ब्राह्मण होते. यांनीच प्रथमतः महानुभावांची ग्रंथ रचना केली. यांनी मूळ “लीलाचरित्र” हाणून श्रीचक्कधर स्वामींचे चरित्र गदांत लिहिले. या नंतर या लीलाचरित्राचे आधारे बरीच ग्रंथ रचना झाली. यांशिवाय शके ११८९ मध्ये यांनी “पद्यखरडा” हाणून एक ग्रंथ केला त्या वरुनच केशव व्यासांनी “रत्नमाला स्तोत्र” नांवाचे संस्कृत स्तोत्र शके १२०७ मध्ये केले. तसेच केशव व्यासांनी मूळ लीलाचरित्रांतील सूत्रे निवृत्त ग्रंथ रचना केली. या संबधानें माहिती यथाक्रम दिली जाईल.

### लीलाचरित्र

“लीलाचरित्र” हा महानुभावांचा फार पवित्र ग्रंथ मानण्यांत येतो. त्यांत परेमध्याराचे अवतार प्रशांत व विशेषतः श्रीमच्चकधर यांची चरित्रे वर्णिलेली आहेत श्रीमच्चकधराचे चरित्राचे एकंदर ४ काळ पाढले आहेत (१) शके १०७९ ते ११०७ यास राजघर्ष काळ (२) शके ११०७ ते ११८९ दुसरा काळ संन्यास दीक्षा घेई पर्यंतचा (३) शके ११८९ ते ११८९ दीक्षेन्तरच्च पूर्वीर्ष काळ (४) शके ११८९ ते ११९४ दीक्षेन्तरच्च उत्तरार्ष काळ. वरील ग्रंथावरुन हरिपाळदेव ऊर्फ श्रीचक्कधर यांचा आजा गुरुज्ञस्थ वीरधबल राजांचा पुरोहित होता व बाप विश्वाल्देव हा गुरुज्ञस्थ त्रिमलुदेवाचा प्रधान होता. त्रिमलुदेव हा निपुत्रिक असल्यामुळे त्याने विशाळ देवासच आपले राज्य अर्पण केले. स्वतः हरिपाळदेव २६ वर्षांचा असतांच मृत ज्ञाल्यामुळे शके १०७९ मध्ये बदरिकाश्रमाहून श्री नारायण अवतारांनी मृत देहांत प्रवेश करून अवतार कार्य केले. गृहस्थाश्रमी असतांना हरिपाळदेवास देवगिरीचे शाजावर चढाई करून जावे लागले; त्यांचेहि वर्णन लीलाचरित्रांत आहे. तर्मेच तत्कालीन राजकीय आणि ऐतिहासिक स्थलांचा व व्यक्तींचाहि त्यांत उल्लेख आहे. त्यांतच भिलुम यादव हा देवगिरीस येण्यापूर्वी नाशिंक जिल्ह्यांतील सिन्नर ऊर्फ श्रीनगर येथे होता व त्यांचे भिलुममठ बांधला,

पैठण येथोल वैज्ञानिकांचे मंदिर महादेवरय यादवयाची पत्ति वैराई इने बांधिले; मेहकर येथील हळ्ळीं बालाजीची हणून ३० वर्षांपूर्वी सांपडलेली मृत्ति वडुंधा तीच असावी की, जिचा वरील चरित्रांत शारंगधराची मृत्ति हणून उलेख आहे. त्यानंतर केहां तरी मुसलमानांच्या अमदार्नींत भूमिगत करावी लागली असावी. श्रीमच्चकवराचे भेटीस लोणार जि० बुलडाणा येथे कन्हर ऊर्फ कृष्ण-देव यादव आपला मुलगा महादेवराय यांसह आल्याचा त्या ग्रंथांत उलेख आहे हे असा.

“ कुंडी मैरवी अवस्थान राजया दर्शन (लोणारी) सोमवती पर्वी कान्हदेव राय दर्शना आला. समागमे महादेवराव राय धाकुटा होता. रोयेनी आसु दर्शना केलिया परीन घेता तथाची आने घृतकेची वास पाहतां बंदीजन भणती “घेझ जोजी सिंगनाचा कान्ह प्रसन्न झाला” त्या द्रव्याचा स्विकार न करता कमळजेचा मंडप, कुनारेश्वरीचा धाढु आणि पौळी, मग चुना सारबिळा, शके १९८ ” वरैरे

महींद्रभट हे फार विद्वान असत. यांनी दक्षिण देशांत अनेक सभा जिंकून जयपत्रे मिळविली होतीं. ‘ अकाशांत प्रभाकरसूर्य व पृथ्वीवर मी विद्यासूर्य ’ असा त्यांस गर्व झाला होता. एकदा हे आपला मामा आणि सासरा हणजे यांची पत्ति दे आंबा इच्चा बाप पंडित गणपती आपे आ यांचे वरोबर देवगिरी-कर जांधवांच्या कचेरीचे गांव देगांव येथे जावयास निघाले तेहां वाटेंत त्यांची श्रीचक्रवराशी गांठ पडली. तेहां त्यांच्याशी वाद झाला असतां महींद्र भटाचा बादांत पराजय झाला. त्यानंतर महींद्रभटाने श्रीचक्रवरांच्या सांनध्याचा लाभ झाल्यामुळे त्यांनी लिहून ठेविलेल्या चरित्रास प्रस्तक प्रमाणांचे महत्व आले आहे. या लीलाचरित्रांत श्रीमच्चकवरांच्या एकंदर १९०९ लीला किंवा कथा आल्या आहेत. ] नमृन्याकरतां पूर्वार्धीतील ७२९ बी लीला देत आहे.

## ७२५ वी लीला

“ सविता नागनाथी वस्ती ॥ इद्रभट राज्यांतर शोधघणे प्रवेषु ॥  
 मग सर्वज्ञास उदयांचा पूजावसरु जालेयां अनंतरे : तैसेंचि विद्विचेया  
 पहारां संबोतयांसि : निगाळे : माहोद्देव पाटक गावां गेले : गोसावी :  
 संवातेया : वीजे केले : ॥ तेथ गावां पश्चिमे नैस्त्व आश्राइत विस्तीर्ण :  
 पूर्वामुख नागनाथाची जगती : मंडपा तीन दारघठे : पूर्वांला दारघठां  
 जगती आंतु साळे : मंडपासि भवती आं पवळी : ॥ ४ ॥  
 तेथ चौकी : आसन : तंवं वाइसी : इद्रभटांते तेल-आणु पाठवीले :  
 मग सर्वज्ञ माघाते वाहोरि वीजे केले : जगतीचे या द्वारघटाचि प  
 उत्तरीला सोडीएरी : वाहिरि आसन : तथा उमे असेति ॥ ५ ॥  
 तव इद्रभट तेलु घेणानि आले : सर्वज्ञ भणीतिले ‘ इद्रे ३० गांवांतु  
 वाता क इमातु ’ : ‘ जी कांहीं नाहीं जी : सर्वज्ञ भणीतिले ‘ वाता  
 कैसो यां कांहीं नाहीं ? राज्यांतरु जाल . रामदेवो रावी राज्यी वैसला :  
 आमणदेवो खालि उतरीला : इवगिरि पालटीली ॥ तथा हा नव्हे लोकु पढतु  
 असें : ॥ हा द्वाय : जा वाचा शोधा : तुम्हे ए गावीं सोइरे असेति :  
 आनवार्ता कैसी नाहीं ॥ कैसे कांहीं नाहीं : एसणे राज्यांतर जाले :  
 आमनदेयाचे डोळे काढीले : रामदेवीं राजीं वैसला : ए नव्हे कीं :  
 ‘ घायाले जाते असेलि ’ : भणीनि सर्वज्ञे तथा खाटारे श्रीकरे द्वाखवीले :  
 सर्वज्ञे भणितिले : ‘ एक वेळ शोधा पांजा ’ : ॥ ६ ॥ हो कां जी भणीनि  
 इद्रभट मागुते गेले : शोधिले : एवोनि सर्वज्ञांपुढे सांघीतिले :  
 ‘ साच्चजी : हे काई हो अपूर्व ’ : तेही भणितिले : हाति सेहाणी मारिला :  
 पाद्मेहाणी भेदिला नरसिंह दे३० पढाला : आमण देआचे डोळे  
 काढिले : रामदेव३० रा ३० राजीं वैसला : कैसे शोधौमु आले : सर्वज्ञा  
 पुढारां सचिवरु सांघितिले : तव लोकु घारां वै घोनि पाहात असें :  
 मग गोसावी देऊऱांतु वीजे केले ॥ १२ ॥

श्री भास्कर कवीश्वर व्यास

■ नागदेवाचार्यांचिहि ६०० शिष्य हेते त्यापैकीं श्री भास्कर कवीश्वर व्यास  
 हे प्रमुख हेते त्यांचे मार्गे हेच द्वितीय आचार्य छणून पदाखडे झाले. व  
 हच कवीश्वर आज्ञायाचे आद्य प्रवर्तक होत, यानाच स्थांच्या पांडिश्यावरून  
 भाषिण्यात कवीश्वर किताब असून लौकिकांत यांना पंडीत भानुभट बोरीकर  
 द्यणत असत. त्यांचे मृठ गोपालाईत परभणी जिह्वांतील कासार शोरी  
 हे कूऱ्य. त्यांनी शके ११९९ मध्ये “ दिशुपाल वध ” या मांवाचा मराठी  
 ओवांबद्ध काव्य श्रेष्ठ किहिला,

## शिशुपाल वध

हा काव्यप्रथं नांवाप्रमाणे वीररसप्रधान नसून शृंगाररस प्रधान आहे. या काव्यावरून भास्कर कवीश्वराची कविता किती उच्च दर्जाची होती हें दिसून येईल व हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्वीचा असून तत्कालीं मराठी काव्य रचना किती प्रगल्भ झाली होती याची जाणीव होईल. असलें काव्य ज्या काळांत निर्माण झाले त्याचे पूर्वी किंत्येक शतके मराठी मध्ये काव्य रचना होत असली पाहिजे परंतु दुदैवाने आज ती उपलब्ध नाही. केवळ महानुभावांच्या ग्रंथ संरक्षणाच्या पद्धतीमुळे आज आणणास तत्कालीन मराठीचे गद्य आणि पद्य स्वरूप दृष्टीस पडत आहे. ज्यास काव्य झाणतां येईल असा मराठीतील पहिला काव्य ग्रंथ 'शिशुपाल वध' हाच होय व श्री. वि. ल. भावे यांच्या प्रयत्नानें तो जशाचा तसा महाराष्ट्र रसिकांपुढे लवकरच येईल.

मासव्या करतां शिशुपाल वधांतील खालील उतारे देत आहे.

साहित्याचेनि परि मठें। मृगांकाचेनि मेळें।  
 ग्रंथं होत मातावळे। कविजनाचे ॥ १५ ॥  
 येथ नाही ववलु। वाणिना परश्चासा वेवलु।  
 तैसे दिसती वोलू रसालू। ते आइकाचे ॥ १६ ॥  
 ग्रंतियांचे घोसे। राखिले कुकुमरसे।  
 तप्ही नयेती कहं सरिसे। ग्रबधेशि ॥ १७ ॥  
 पर्णना प्रमेयाची योडी। अमृताची उपजे नाघडी।  
 साकरेची कीजे कुरुडी। कवितेसी ॥ १८ ॥  
 बोल जैसे सुधारसं घोलिले। कीं धोंदिणा चुयाढिले।  
 नातगी परिमळे घोडिले। चापि याचेनि ॥ १९ ॥  
 पडतां श्रीकृष्ण पवाडे। ठिक्साबोला घोस पडे।  
 रस रंगाचे पाहाळउवडे। श्रोतेयांसी ॥ २० ॥  
 वाणिता कान्हौ चौहात मल्लु। घोडवु होतसे नवलु।  
 बोल रसं दीदिलु। नाज्ञनु दिसे ॥ २१ ॥

“ ऐसे काइसे वो निर्दाळण : सर, तुझे नवे कारण : ”  
 सामान खे ३० राउळ आपण : वैसले असती ॥ काहा हाणताती  
 करतळे : कायिसे घोटे राऊळ काढिले : कांहीं जाणशी ना ॥ ”  
 तंब ह्याणे कमळावती : “ सांडौनि सत्यभाषा पढयंती : येथ आलेया  
 मान किती : वाढिच्छला ” ॥ तंब बोलिले दैत्यचिभांडे : “ आतां उशीर  
 होईल अपांडे : तरी याही आपुलिये चाढे : वावरुनये ” ॥  
 येणे बोलें सणानिली : तंब कै बैठी ठेली : जैशी श्रृंगाराची दाटी  
 उठिली : मदन मंत्रे ॥ लावण्य सरोवरी : जेवी कमळाचे पाते थरारी :  
 तेवी अधर कांपे भारी : ब्रणय कोपाचा ॥ अनंगे वागरु चीरिली :  
 ना तरी शृंगारे खिळणी बांधिली : तेवी गांडी घातली : झरुतांशी ॥  
 आपुलेनि सिहणेपणे : आंगिचे सात्विक लपाऊं जाणे : पुनः  
 चोळी ताणताये जेणे : तो भाव लपेना ॥ ते वेळी स्मितमुखी हासिन्हली :  
 कामकळिकेशी टाळी घातली : तंब वैदर्धिया बोभाविली :  
 सावासिनीते ॥ “ ऐसे काइसे वो हांसे : जे पुढलाचिया जीवा रुसे :  
 जवळिके घेती सासे : वायाविण ॥ आपुले मन चोखांडे : हें दावावें  
 जगापुढे : येवी एवढी चाढ न घडे : कोणाची कीरुं ” ॥ तंब देव  
 ह्याणती “ सांच कीं : पुनः कुँडे केले आहींच कीं : जे सळी पडिली  
 वायांचि : आपणे या आपण ॥ आहां विषयाचा विटाळु सदा :  
 कांहीं न विसंबो ब्रह्मपदा : पर पडिलों फांदा : बदूत दिसां ॥ ”

### थीमद्भागवत एकादशसंकेत

“ शिशुगाल वध ” श्री. भावे यांचे कडेस महत श्रीदत्तराज यांनी छापून  
 प्रसिद्ध कराव्यास दिला आहे. हा ग्रंथ लिहित्याकर भास्कर कवीश्वर यांनी  
 श्रीमद्भागवत एकादश स्कंदावर शके ११९६ मध्ये मराठी ओळी बदू टीका  
 लिहिली आहे तीस ‘उद्भव गीता’ असे ही ह्याणतात. तो ग्रंथ त्यांनी मोगलाईत  
 जिल्हा बीड ताळुका जामखेड मधील मौजा साकत सौताळे रानांत रामदरा येथे  
 शके ११९६ मध्ये पूर्ण केला.

त्या ग्रंथांत प्रारंभीच ग्रंथ कर्तृत्वाचे कारण खाली दिव्याग्रमाणे दिलें आहे.

“ प्रथम कवीश्वर व्यासी वोवीवद्ध शिशुगाल वध ग्रंथ केला तो भावेदेव  
 व्यासी निराकारिला कां पां विरक्ता योग्य नव्हे । मग रामदरा क्षेत्री ‘एकादश ’

ग्रंथु केळा आणि ११ काव्य ग्रंथ संस्कृत व माहाराष्ट्री कवन केले । ते सर्वही अन्यत्र स्थळी प्रसिद्ध असती । शिशुपालवध ग्रंथ विरक्ता योग्य नव्हे एसे भावेदेव व्यासी भणितले परंतु कवहणीं एक इतर विद्वांस तो परमार्थ उत्थापन प्रवर्तनी आणि कवीश्वर व्यास परमार्थ जिकनी सिंहाशिखरी (माहूर येणे) प्रभामंडळ दर्शनी एकादशस्कंद आरभिला मग तोच ग्रंथ रामदरा समाप्त केळा ॥

ग्रंथाची योग्यता खालीं दिलेल्या उताऱ्यावरून दिसून येईल.

### प्रथमारंभी नपन

सिंहाचलाचिये बुळके । तेयाचे प्रभामंडळ फाके ।  
तो श्रीदत्त लळाट फलके । नमस्कारितु असे ॥ १ ॥  
नमीन यादव कुळ तिळकु । जो चैतन्य ढता कुसुम स्तयुकु ।  
उडैला आनंद मृगांकु । मोहांधकारी ॥ २ ॥  
कैतन्य चेया आळा । कैवल्य हुमु कौभेला ।  
तो चांपे गौर अभिवंदिला थी चक्रधरु ॥ ३ ॥  
यडलिया संसाराचीये यडणी । जो पुरवी ब्रह्मचिद्येची तवनी ।  
तो आचार्य शिरोमणी । नमील नागार्जुनु ॥ ४ ॥  
आ विवेकाचा सारथी । वैराग्याचा वाळा रथी ।  
आधावो कैवल्य पर्थी । जीव जातांशी ॥ ५ ॥  
तया नागार्जुनाचा उपदेशु । भणउनी वोलविया शांतरसु ।  
आस्कर कवी जाला सौरसु । उव्वी प्रबंधी ॥ ६ ॥

असीक ग्रंथ जहालिया आइका ह्याणुनी विनांति करावी न लो-

तेया प्रमेयाची उमडवन । सर दीजे साहित्याचे उल्हावन ।  
तर कविता वद्य करण । कळवणासि नव्हे ॥ १२ ॥  
योळिता यदुपति । बोली सहजैची वेधवंती ।  
भणउनी श्रोतेया विनंती । सु आवी न लो ॥ १३ ॥  
काई अमरासी कमली । कांही मानिले हातातली ।  
कीं कोकिळी रसाळी । नेसो दिन्हले ॥ १४ ॥  
ना तरु मेघ मंडळे । काई चातक लाचाविले ।  
कीं चंद्रे मूळ पाठविले । चकोरीसी ॥ १५ ॥  
भणउनी प्रबंधु होळु रसिकु । तरी आइकु श्रोतेयाचा देसकु ।  
तरी ते आइक तुं वोलु एकु । विज्ञापनाचा ॥ १६ ॥

श्रीता जाणता असला तर वक्तेयां स्फुर्ति होय—

भेटेती द्रावकु गोटे । तरि लोहाशी शरा फुटे ।  
सोमकांता गळती थेंबुटे । चंद्रकरा तंब ॥ १७ ॥  
नातर देखोनि रविमंडळ । चिकासे कमलाचे बांदळ ।  
कोमैजे केतकी जौळ । भेंधी करोनि ॥ १८ ॥

हा प्रथं महंत दत्तराज यांनी पेशावरहून लिहून पाठविला तो सन १९१९  
मध्ये इश्वरभक्ति परायण भास्कर बुवा महानुभाव देशमुख सांगवीकर यांनी  
आर्यभूषण मध्ये छापविला परंतु तो पंथीयांनाच फक्त विनमूल्य घावयाचा होता.  
स्वाच्या ग्रति आतां शिलक नाहीत. या प्रथाच्या धाटणीवरून यापूर्वीहि  
मराठीत प्रथं रचना होत असावी असे अनुमान काढण्यास जागा आहे.

भास्कर कवीश्वर व्यास हें नांव त्यांच्या कान्याच्या उच्चपणावरूनच  
प्रात झाले तें सार्थ होते हें कोणीहि कवूल करील. याशिवाय कवीश्वर व्यास  
यांनी पूजावसर, ईशस्तुति, दत्तात्रय चरित्र इत्यादि गद्य व पद्य प्रथाहि लिहिले  
आहेत. कवीश्वरांची कांहीं कविता निरनिराळ्या वृत्तांत असून तकाळी  
निर्यमक कविता करण्याची पद्धति होती असे दिसते. खालील श्लोक  
'ईश स्तुति' मधून घेतले आहेत.

### ईशस्तुति

तें कैं देखौन डोऱ्यां परतर सुफळा सृष्टि हें जीवितेसी ।  
वैक्षया जंघा सुरेबा उपर घणतरीं जन्मभूम अनंगा ॥  
सेलामध्ये प्रदेशीं मिरवितु सजनीं मालगंगीं पैवैशा ।  
घेठीला योगिराजे करवितु सहजे पारणे लोचनासी ॥  
नामीस्थानीं सुखोली विकसितु भ्रमरीं सुदरा सोमराजी ।  
चापे गौरु सुव्यर्णी अळि उळ रमणा माळ कंठाचि तैसी ॥  
आडा लळाट पर्हीं सृगमद विलम्बपदवल्ली सुरेखी ।  
पूजा बंधी सुगंधी सकरूण विरजी लोचनीं पातु मातें ॥

भास्कर कवीच्या गद्य प्रथाची कल्पना ज्वावी क्षणून 'श्रीकृष्ण चरित्र' या  
सुप्रसिद्ध प्रथादून एक लहानसा उतारा दिला आहे.

### श्रीकृष्ण चरित्र

अवधां ज्ञाणितले : हें ऐसे काई : तर अग्रपूजा कवणासी दे आवी :  
 शुकदेवं भणितले : अवधां तुही मज प्रमाणु मानिले : तर मी निर्धारिनु :  
 ते तुहीं अवधं मानालु : समस्तां भणितिले अवश्यु : शुकदेव भणितिले :  
 सकल ज्ञानियां सिरोभणी : सकल ज्ञानियांचा बापु : हा श्रीकृष्ण असेंचिः  
 तरी यांसि अग्रपूजा करा ना कां पा : मग समस्तां ऋषीं भणितिले :  
 तूचि ज्ञानियां हासी : हे आईकौनि दुर्योधनादिकु शोभैले :  
 तेव्हालि श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकरी : कनकांचे भाजनु घवेणि ग्राहणां  
 ऋषींसी क्षीर वाढीत होते : इतुका श्रीकरु अंगे माखिजिले होते :  
 श्रीकरीचा अनुकारु : आंगीचियां वाहिआं वरौतिआ खोबीनिलियां  
 होतियां : मोकळे केस कळापू : कटी प्रदेशी फुटा : युधिष्ठिरे  
 श्रीकृष्ण चक्रवर्तीली बोलावी पाठविले : तैसेचि श्रीकृष्ण चक्रवर्ती :  
 तेथें वीजे केले : समस्त ऋषीं : श्रीकृष्ण चक्रवर्तीत भणितिले :  
 जी जी तुहीं अग्रपूजा आंगिकरावी जा : श्रीकृष्ण चक्रवर्ती भणितिले :  
 तुहीं अवधं ऋषीं असतां : येथ अग्रपूजा काइसी : तेवेदी  
 समस्तां ऋषीं अवधीं दशवस्था लांगतैनली : श्रीकृष्ण चक्रवर्ती  
 निराकारिले : फूडा : समस्तां ऋषीं प्रार्थीनि भणितिले : आगा अं :  
 श्रीकृष्ण अवतारु : परमेश्वर पूण ब्रह्म : आमुते कांसेयां झकवितासि :  
 भणोने समस्ती ऋषीं श्रीकृष्ण चक्रवर्तीची स्तुतीं केली :  
 मग श्रीकृष्ण चक्रवर्तीसी : यज्ञमंडपीं आसनु गच्छिले : श्रीकृष्णांचे  
 श्रीचरणु प्रक्षालनु करैनि आसनीं उपविष्ट हो आवेयां प्रार्थिले :  
 श्रीकृष्ण चक्रवर्ती आसनीं उपविष्ट जाले : मग युधिष्ठिरे मंगल  
 महाच्छां अंनसीं श्रीचक्रवर्तीची अथोचितु अग्रपूजा केली :  
 श्रीकृष्ण चक्रवर्ती : यज्ञमंडपी : वैसौनि अग्रपूजा स्वीकरिज्जली :  
 मग युधिष्ठिरे येथानुकर्मे ऋषीं : मुनी : देव : दानव : राएं पूजिले :

### श्री भावेदेव व्यास

कवीश्वर भास्कराचार्य यांचे जेष गुरुबंधु भावेदेव व्यास हे आपल्या वैराग्य  
 शीलतेने आणि त्रिदृत्तेने सर्वांच्या पूर्ण आदरास पत्र झाले होते. हें गंगाती-  
 रावरील नेवासे प्रांतांतील राहणारे असून श्रीचक्रवरांच्या प्रमूख शिष्यापैकीं  
 एक होते याचेही कांहीं प्रथं असून त्यांत प्रश्नावाली, मूर्तीज्ञान इत्यादि लिहिले  
 आहेत. श्रीचक्रवरांच्या सांनिध्यांत बराच त्यांचा काल गेल्यामुळे त्यांनी

लिहिलेला 'पूजावसर' हा ग्रंथ विशेष महलाचा आहे कारण त्यांत श्रीचक्रधरांच दिनचर्या वर्णिलेली आहे. ती गद्यांत आहे मासल्या करतां खालील उता दिला आहे.

### पूजावसर

तंव सूर्योदय होये : नागंबा आदिलां दीर्सीं : सीलिका दोनि आणौनि टेवीली आ : असत \* आंवे आंचीआ : कां जांबूळीचीआ : कदाचितु बोरीची आं : तिआं दोन्ही सीलिका : नागंबे सर्वज्ञांचां श्रीकर्णीं ३०लगवीती : गोसावी : अकी सीलिका : जानु वरि टेवीती : अकी दंतधावनु करीती : दंतधावनु कर्गे सरे : ते परीत्यजीती : दुसरी घेती ते डावेनि श्रीकर्णे घेउनि : अंगुष्ठाचेनि नखें : दोनी फौडी करीती : अकीं आंगुचियां मध्यें धरीती : एकीं धनुष्याकारे : जीव्हामळु आकरवीं सरे : तै त्यजीती : मग दुसरी सीलीकु : धनुषाकूती करीती : जीव्हामळु फेडीती : फेडु सरे आन तेही परी त्यजीती : । : गोसावी श्रीमंता श्रीकर्णी नागरा परी गुढाणा करीती : श्रीमुख प्रक्षाळीती : श्रीकरां प्रक्षाळीती : । : नागंबे सर्वज्ञांच श्रीकर्णी सपूरु दाटना ३०लगवीती : तेणे गोसावी श्रीमुख परमार्जीती श्री करुं परमार्जीती . नागंबे तें उदकु नेती : । : मागौतें : उस्नोदकाचं तांब तौली : पालिमंडे घेउनि अती : सर्वज्ञाचा : श्रीचरणु प्रक्षाळीती पालवे परमार्जीती : आसनावरी टेवीती : ते आंचिपरी : दुसरा श्रीचरणु : चरणोदकु असे : तें भक्तिजनां प्रसादु होये : । तेथ उदकावे विंदु विंदु पडिले असत : तें नागंबे पालवे परमार्जीती : तेथ दोनि पद्मे रखीती : मग बाहीरि जाती : हात थाये धूती : तोंडधूती : सोविळें वस्त्र वेढीती : भट्टोवासु गोपीचंदनु उगाळीती : नागंबे सर्वज्ञांचां भालप्रदेशी उर्धपौऱ ईद्दा रखीती : कोन्ही उपाधी स्थूल आले आं : सर्वज्ञ आपुलिअा पवित्रांगुलिअे रेखीती : दोन्ही रेखा सरिसीया चि अती : । : नागंबे आधीलां दीर्सीं पुष्ये : घागरी वोलां दाटणां गुंडौनि : टेवीनिलीं असेती : तेयां पुष्यांचा गळदंडा : श्रीकंठीं ३०लगवीती : श्री : मुकुर्दीं मुकुट माळ : ३०लगवीती : मोकळे आं पुष्यांची यूजा करीती : श्रवणीं झळंबुके : बाहूभूषणे : कळिकांचे हातसरे ओकरीं पुष्यांचा स्तवकू ३०लगवीती : मग नागंबा भुषणां आंगरा आणेती तेयांवरी दशांग धूप घालीती : पांचे वाती उजळीती : आरती पालिमांडं टेवीती : सर्वज्ञां धूपार्ती : मंगलार्तिहोये : जयत् मंगलमंगला

परम मंगळरूपा : हें जतु अळगवीती : नागांवा आँडे सात्वोकु प्रकटेती :।  
नागांवा हातीचे पालिमांडे : थरारीले देखोनि : गोसावी भणती :  
वा नरेया नागांवा खिडे हातीचे पालिमांडे धरागा : भट्टोबास  
वाईसा चि अे : हातिचे : पालिमांडे घेतो : वाईसे हातांतु हातु सीरौनि  
नीरांजनु करीती : भट्टोबास पालिमांडे खाली ठेवीती : पांचि दंडवते  
घालीती : नागांवा रासूषकु दंडवते : घालितेचि असेती : नागांवा :  
सर्वज्ञासि फोडों अळगवीती : वीडियां करैनि देती : परी हातीचा  
कंपु जाबेना : भट्टोबासु “ सहस्र शीषा पुरुष : ” मंदा वसरु  
( पुरुषसूक्त ) भणती : सर्वज्ञ चुकी लावीती : सर्वज्ञ भणती : हांगा  
अथ कोर्ही सामगु ( साम गायकु ) नाही : सामगुते अेकी दोनि वेळां  
आवर्तिजे ती कीं : जी जी : । नाथोवा तीथिवारू जाणवीती :  
या परी स पूजीतु सर्वज्ञ घटिका अेकीं आसनी उपविष्ट असती : ॥१॥

### ज्ञानेश्वर कालीन गीतार्टीका

महानुभावांच्या धर्मप्रथामध्ये श्रीमद्भगवद्गीता इलाहि प्राधान्य दिलें आहे व  
भगवद्गीतेल अहिंसा, संन्यास, पुनर्जन्म इत्यादि तत्वावर या पंथाची उमारणी  
ज्ञाल्यामुळे श्रीमद्भगवद्गीतेचा नित्यपाठ व त्या वरोवरच गीतेचा अर्थ समज-  
प्याची आवश्यकता भासू लागली. या कारणामुळे अनेक महानुभाव पंडितांनी  
गीतेवर संस्कृत, हिंदी व महाराष्ट्र टीका केल्या आहेत. किंत्येकांनी संस्कृत व  
मराठी अशा दोन्ही भाषेत टीका केल्या आहेत. प्रस्तुत लेखकास संशोधन  
प्रसंगी अशा १९ टीका असल्याची माहिती लागली आहे त्यापैकी सरासरी ९  
टीका श्री ज्ञानेश्वरीच्या पूर्वीच्या अथवा तत्कालीन असल्याचे दिसून येते. त्या  
टीका क्रमवार खाली दिल्या आहेत.

१ लक्ष्मेंद्रभट देऊळवाडे कर ( देऊळवाडा ता० एलिंचपूर जि० उमरावती )  
यांची सराठी टीका, हे गोविंद प्रभुचे समकालीन होते. याची खंडप्रत  
ओवी बद्र आहे.

२ महेंद्रव्यास ऊर्फ महीभट ( वास्तव्य साराळे जिल्हा अहमदनगर ) याची  
एक संस्कृत टीका व एक मराठी टीका, या उपलब्ध नाहीत. ही मराठी टीका  
एलिंचपूर जवळील वाकी या गांवी शहणारे मायदेव पंडित कास्त, ज्योन्ना श्री  
गोविंद प्रभुंनी लांच्या देह दीर्घवावरून प्रसादनाम 

ठेविले होते; यांचे करितां महीभङ्गांनी लिहिली असा उछेख नागदेव चरित्रांत असल्याचे समजेत.

३ केशव व्यास यांची संस्कृत टीका उपलब्ध नाही.

४ कवीश्वर व्यास ( कासार वोरी जि० परभणी येथील भानुभट ) यांची एक संस्कृत व एक मराठी टीका.

५ निवृत्तिदेव वाठोडेकर ( शुक्रेश्वर वाठोडा ताळुका दर्यापूर जिल्हा उमरावती येथील ) यांची मराठी गीता टीका; याची ओवीवद्धखंडप्रत मिळाली आहे.

या शिवाय आणखी अलिकेडेस त्यानंतर या गीता टीका या पंथियांनी लिहिल्या ला यथाक्रम नमूद करण्यांत येईल.

वळाडांत दर्यापूर नाळुक्यांत शुक्रेश्वर वाठोडे हाणून गांव आहे तेथे लक्ष्मेंद्रभट, नरहरि गिंगर, यक्षदेव व्यास निवृत्तिदेव इत्यादि विद्वान महानुभाव प्रथकार होऊन गेले. या गांवास शुक्रभट या नांवाचे देऊळ लांच्या पूर्वाश्रमीच्या शिष्य शाखेनी बांधविले हाणून ला गांवास शुक्रेश्वर वाठोडे असे नांव पडले आहे. लांनीही वर्तीच प्रथरचना केली असे हणतात पण ती उपलब्ध नाही. ते श्रीमच्छ्रन्धराचे गुरुवंशु होत हणजे यांनीही श्री गोविंदप्रभु रितपूरकर यांचा अनुग्रह घेतला होता.

लक्ष्मेंद्रभट देऊळवाडे कर हे आचार्य यांचे समकालीन असून ते विदर्भस्थ पंडीत देऊळवाडा ताळुका एलिच्पूर जि० उमरावती येथील राहणारे होते सांना ‘काविभूषण’ ही पदवी होती लांनी गीतेवर टीका केली असून “ज्ञान-भास्कर स्तोत्र ” संस्कृत केले होते. तै लाहोरास दत्तप्रकाश छापखान्यांत छापिविले होते लांत १२४ क्लोक आहेत.

### केशव व्यास आणि आनेराज व्यास

अनंतभट हे काहरदेव गण जाधव यांचे कोषाधिकारी होते. कूची हा रती  
किंडा लाचे अविष्टात हाणून अनंतभटास अनंतकूची असे हणत अ

जयाचीया तव चंद्रदीसी : भक्त सोमकांत द्रवती : योगीजन कुमोदे  
 वीकासति : नीचारे तापत्रय : ॥२१॥ जैसे लोहोकनक : तैसे चरणरजे  
 जाले उदक : परि केडी जगाचे माहापातक : संगमाचे ॥२२॥ सुवरत  
 बोहोरन अंधायोग : घणी पाटिले तैसे जानु वीभाग : जेथ जन्मभूमि  
 अनंग : तें न वर्षावे कटी स्थान : ॥२३॥ तेजाचां गुणी वीणिला :  
 पन्हर याचेनि रंगे रंगला : तो पीतांबर असे वेढिला : मालगंडी : ॥२४॥  
 वरी भेषणा रत्नष्टीति : जेथ कुद्रवंटीका रुणझणीत : जैसी था नेति  
 भणाति श्रुती : तथा परम्प्रकातें : ॥२५॥ नादु ब्रह्माचा घडता :  
 कीं सांभव वेदुमूर्तीसि आला : तो वेणु असे घोविला : पंगीवंटा  
 माजि : ॥२६॥ ब्रह्मगोळ कां अपारा : भीतरि एते जाते ढार :  
 तैसा णाभी कमर्दी भवरा : मीरवतुसे : ॥२७॥ यूदती क्षेत्री आनंदवली :  
 तैसी दिसे रोमावळी : कीं मु तीजन भ्रमरांचाया वोळी : एति नाभि  
 कमळी : ॥२८॥ लीभुवन सामावंते भीतरी : तो उभा लुदीसनु असे  
 उद्दरी : वीविली मीरवै जयावरि : जैसी मर्यादा केली : ॥२९॥  
 जसे वक्षेस्थळातें वोळगतां : लावण्य श्राय जाली सायुज्यता :  
 अथ कैस्तभू असे मिरवत : पदक एकावळी ॥३०॥

तत्कालीन काव्ये उपमा, उत्पेक्षा इत्यादि अलंकारानीं कर्शीं अलंकृत  
 असत हें वरील उतान्यावस्थन दिसून येईल

या दिवाय पंडित दामोदराच्या नांवावर एका १९ वे शतकातील जुन्या  
 पोर्धीत आरती सापडली ती अशीः—

मुर्ती उदारा श्रीमंता राजया : नर सुर पञ्चकांच्या नारी बोळगे आली  
 यां : हेम पांढी दीपरत्नाचे करकमळी : आरातिया देसा मंगळ अवसर  
 अळ्ही देयंजी स्वामिया : ॥६॥ अवसर परमानंदे : निजज्ञण सकळ  
 हीं निर्भर : प्रचडी ब्रह्मादिकां गाळतुग ? चा गजर : आठउनि मंगळ  
 मंजुळ जाति कीधर : वरुषति पुण्यवृष्टी जाला आनंद थोर ॥७॥  
 जयजय परमाणंदा तुवा धरिला अवतारु स्थापिले पंपदि हरीला  
 पृथगीचा भारु : हुश वि दास्यै विन हा पुनर्गप न द्युके दुस्तरु  
 मुकुटाचेनि मुष्ठें : आळ्हा नाही अधिकार ॥८॥ अवसर जाला  
 परमानंदे क आणंद पूर्ण : अळ्हपि स्वामियेन पातले निजभुषना :  
 आगेगुन तृप्त आले दुगाध वाढा समस्तन : परवाचा परशास्त्र णागदेवा  
 णीरुपण : ॥९॥ अयजय आनंदिन बधु अयर कदणा सागरा :  
 सरणागत तारकां शब्दां स्वानंदकरां : अराध उपमा हे जननी-जणका  
 सोहधरा : प्रशस्त होयी स्वामियां मुनि दामोदर दातारा ॥१०॥

### सातशंथ

महानुभाव पर्यायांचे सात ग्रंथ फार पवित्र मानले जातात व त्यांना “ साती ग्रंथ ” ह्याणतात. त्यांची नावे कालानुक्रमानें खाली दिली आहेत. या सातीग्रंथांतील कठीण शब्दांवर टीप ह्याणून ग्रंथ लिहिला आहे.

१ शिशुपाल वय शके ११९९ } दोन्ही मराठी ओवीबद्ध ग्रंथ श्री भास्कर  
२ एकादशस्कंद शके ११९६ } कवीधर ऊर्फ भानुभट्ट बोरीकर यांनी केले.

३ नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर—शके १२१० मध्ये नरेंद्र कवीने रामदेवराव यादवांचे कारकिर्दीत लिहिले. मराठी ओवीबद्ध

४ वत्सहरण—शके १२०० चा सुमार ओवीबद्ध काळ्य दामोदर पंडिताने केले.

५ कदम्पूर वर्णन—बहाल नारेब्यास यांनी केले.

६ संशाद्रि वर्णन—खलो व्यास पश्चीकर यांनी केले.

७ झानप्रबोध—शके १२५३ मध्ये पंडित विश्वनाथ महानुभाव यांनी ओवीबद्ध मराठी काळ्य केले.

या ग्रंथा पैकी नंवर १, २, ३ व ४ या संबंधी या भागाव उल्लेख आलेलाच आहे. व नंवर ५, ६ व ७ या संबंधाने माहिती पुढील भागांत येईल.

### नरेंद्र कवीचे ऋक्किमणी स्वयंवर

रुक्मिणी स्वयंवराचा कर्ता नरेंद्रकवी यांचे उपनांव अयाचिते; हा रामदेवराव यादव यांचे कारकिर्दीत होऊन गेला. या संबंधी हकीकत परशुराम व्यासांचे नागदेवाचार्य चरित्रांत आहे. या कवीस आणखी दोन वंदु होते एकांचे नांव शब्दकवी व दुसऱ्यांचे नरसिंह कवी. तिघेहि विद्रोहान कवि व ग्रंथकार होऊन गेले. शत्यकविचे रामायण ह्याणून प्रसिद्ध आहे व नरसिंह कवीचे नेलोपार्थ्यान

झणून प्रसिद्ध आहे। दोन्ही ग्रंथ मिळाले नसल्यामुळे त्यासंबंधी सांगता येत नाही. नरेंद्र कवीने हकिमणी स्वयंवर मराठीत ओवीचद्द शके १२१० मध्ये केले. हे काब्य लिहिल्यावर या कवीने नागदेवाचार्याचा उपदेश घेऊन महानुभाव धर्माची दीक्षा घेतली. त्याचे काब्याची कल्पना यावी झणून त्यांतील एक उतारा खाली देत आहे.

धाकुटिया देषती सामोर। द्राक्ष मंडपीं सीरेति चंद्रकर। ते गळाळिया घेति चकोर। वरिच्यावरि ॥२०॥ जे मंडपांचां जंती सुरेष। चकोर चांचूचे काग दुष। चांदिणीयांचिया सरिया सम्बद्ध। काढिताती ॥२९॥ द्राक्ष मंडपु नव्हे ते मेहुघडे। वरुषत नवरसांचे वांफडे। की अनेगाची सुटेति नवकांडे। विराहणी वरी ॥३०॥ कीं भिमकिये सारिबे धुरे। कुसुम बांनाचे हाथियरु गोरे। तेयां बांधले बांधारे। मदनै मैल्लेनिंपे ॥३१॥ सामोर चांदिणे देखौनि हष्टी। तेण लशिये सुटली चटपटी।  
झणै हा थडवाळलू न संदी माली पार्डी। हिरसागरीचा ॥३२॥  
कीं नवल मेंवेविण अंतराळी। अषंड चंद्राची बिज घाटौढी।  
हे अरिष्ट करिताये शारिर कपोळी। सज देवेविण ॥३३॥ कीं वसंतिय रितुचा खेळी। नवलग अनेगे पाजलिली होळी। चांदिणियाची भुळिवाडी ते गढी। वसवित ( जाळीत ) अंगाते ॥३४॥ आर्थांचि विरहज्वरे तेयें। गुरुळती चंद्रकराचे सामये। जंवे वाजिनलीं अनुहाते। बिल्लवा वरी ॥३५॥ दामोदराचा षणोषणी विचिवे। घारेने वाजिनलीं जंतें। तिथें झेलिति सप्तस्वराचीं शेळें। या कामिनीचेनि निशेषे ॥३६॥ जनाचिये धुतीसवें भासुडे। गिंतं कानांसि अनुघड पडे। विलोबेला आपुडे। धानि कमळ हसाची ॥३७॥

धरील उत्तांयावरून नरेंद्र कवीची काब्य रचना किती उच्च दर्जाची होती हे दिसून येईल.


या काब्यासंबंधाने रामदेवराव याना ग्रंथ वाचून दाखविल्यावर फार पसंत पडला व कवीचा फार सम्मान झाला अशी आख्यायिका आहे.

रित्पूर्वणन व संहाद्रिवणन हे ग्रंथ पाहण्यास न मिळाल्यामुळे त्या भवीत इत्तरे देता आले नाहीत. तथापि रित्पूर्व वर्णनामध्ये रित्पूर्व येदे श्रीमद्भक्त-

धरांतीं ज्या र्या स्थळीं लोळा केलेत्या आहेत त्या तीर्थ स्थळाचे वर्णन आहे व संश्लादि वर्णनामध्ये माहूर क्षेत्र व श्रीदत्तात्रय यांची वर्णने आहेत.

ज्ञानप्रबोध हा ग्रंथ १३ व्या शतकांतील असल्यामुळे त्यासंबंधी माहिते पुढील भागात दिली आहे.

### भाग पहिला संपूर्ण



भाग दुसरा

तेरावे शतक.

### परशग्राम आचार्यांचे, नागदेवाचार्य चरित्र

नागदेवाचार्य यांना आचार्य व्याप्त हे वर आलेंच आहे. यांचेनंतर कवीश्वराचार्य हे दुसरे आचार्य शाळे; यांचे नंतर परशुरामाचार्य हे तिसरे आचार्य ह्याणून पदारूढ झाले. या तृतीय आचार्यांनीच १२ जणांचे धर्म-मंडळ करून आपण तेरावे असे तेरा आम्राय केले या तेरा आम्रायाची सविस्तर माहिती श्री र्भृष्माचार्य महानुभाव यांच्या मार्गमंजरी नांवाच्या मराठी श्लोकबद्ध स्तोत्रात खुलासेवर आला आहे. या परशुराम आचार्यांनी नागदेवचरित्र ग्रन्थ तयार केलेले प्रसिद्ध आहे. लोळाचरित्रा प्रमाणे नागदेव चरित्रातहि बरंच नवीन माहिती मिळते.

एलिंचपूर जवळ वाकी येथे मायदेव पंडित नांवाचे कास्त विद्वान होते यांचे करतो गतिवर मराठा टीका केली ह्याणून वर उल्लेख आलाच आहे. यांनी एकदा नागदेवाचार्यांची ड्हीण उमांवा यांचे पात्रांतून पाणी घेतले तेव्हां उमांवाने विश्वाल झाला ह्याणून पात्र केंकून दिले तेव्हां महाभद्राने उमांवास उपरेश केला व कमळ बाहणाच आहेत असे दर्शविले. आही यजुःशाखाचे

आक्षण आहेत अशी कास्त जातीतील मंडळी हणुं लागली आहे त्यांना १०० वर्षांच्या या ग्रंथांतील एक प्रमाण आधारास उपयोगी पढव्यासारखे आहे.

### विष्णुदासनामा

वरील नामदेव चरित्रात एक विशेष खुलासा मला आढळला. तो असा—कीं “विष्णुदासनामया: सेवटी पण्डित मुखे वेषु संक्रमणु” असा उल्लेख आला. महंत मंडळीपाणीं शेष करती या विष्णुदास नाम्याचे महानुभाव लिपीत लिहिलेले बरेच ग्रंथ आहेत असे कळले. तसेच याने भ्रतवरही ओवीबद्ध काळ्य केले आहे. या विष्णुदासनाम्यास चौपदीकार दामोदर पंडिताने उपदेश दिल्याचा उल्लेख आहे. कै० हरिभाऊ आपटे यांनी आपल्या निवंधात द्या विष्णुदास नामा कोण याबद्दल शका दर्शविली आहे. त्यांचे जवळ विष्णु-दास नाम्याचे महाभारतांतील कर्णपर्वीची प्रत असल्याचे लिहिले आहे. त्या ग्रंथांतील भाषेहून नामदेवाच्या अभ्यंगांतील भेषा वरीच सोपी व भिन्न असल्या मुळे वामदेवाहून विष्णुदास नामा हा बराच पूर्वी होउन गेला असावा असा त्यांचा तर्क आहे. सोपे अभ्यंग करणारा वामदेव हा तुकारामाचे आधीं ५०।७९ वर्षे सोळाच्या शतकात केवळां तरी झाला असावा असे ले हणतात. विष्णुदास नामां व नामदेव हे एकच कीं निन्न याचा अजून साधार निर्णय लागावलाचा आहे. तथापि ही गोष्ट मात्र निश्चित आहे कीं विष्णुदासनामा उधाने भगवतावर असेहा क्षेत्र अहेत याचे लिपीतहि ग्रंथ असून त्यास शके ११९८ मध्ये चौपदी रचणारा महानुभाव दामोदर पंडित याने उपदेश दिला. लिपीतील ग्रंथ जवळ नसल्यामुळे उत्तरा देतां आला नाहीं तथापि कर्णपर्वीतील उत्तरा कै हरिभाऊच्या निवंधात दिला अहे; तो मासल्याकरतां देत आहे.

ते केहो धनुर्धर । श्रेष्ठ भारतीचे वीर ॥ संग्राम करित रणरंजधीर ।

आलोठ नुखलूती येकमेका ॥१॥ वीर दोषेही साधक । येकाहून येक अधिक ॥ एकमेकां हाँकीति एक । युद्ध कारितिदावण ॥ २ ॥

येकाच्या परशुराम गुरु । येकाचा द्रोण धनुर्धरू ॥ ते दोघे नावाधिले वीरू । रथीं भिडती कर्णपाठी ॥३॥ दोघे मांडूनि ठाण । येकमेकांवरी घालिती वाण ॥ ठंग देव छणति निर्वण । बाजि दोघीं मांडिले ॥ ४ ॥

बाणी द्वाटले बाकाश । अंषःकारु पडला दिशांस ॥ रीतु नाहीं पवनास ।  
 तेंये रवी रझो कैर्ची ॥५॥ बाणी बाण आदल्त । कल्लोळ अम्भीचा उठत ॥  
 विमाने आहाटती हणून हांक देत । देव नावेक परतें करिती ॥ ६ ॥  
 घोर तेजांचा उठला कलोळ । तेंये तापिळे भ्रमंडल ॥ दशादिशा हल  
 कलोळ । दोन्ही सैन्ये आदल्ती ॥७॥ तरि तें बाणजाळ जाण कैसे ।  
 महाप्रलयीचे काळकूट जैसे ॥ कीं ब्रह्मप्रलयीचे जैसे उष्णेवलले उदका ॥८॥  
 तो नारायणाचा असे घेळ । तेजे कोंदले गगन मंडल ॥ तरि तेण  
 पाताळ । दुमदुमिले ॥९॥ घोर दोधां वीरांत पेढले । बाणाचे कोचले  
 पाडिले ॥ जेवि मेहुडे पर्वती वैसलें । न दिसे कांहीं ॥ १० ॥  
 अथवा महाप्रलयीचा अंथकार । घोर उठला घोरांदर ॥ तैसे हाट  
 शेर (शर) । घातले असति येकमेकां ॥११॥ ते दोधे संधान करिती ।  
 बाणासि बाण आदल्ती ॥ तरि तथा गजरे खचर्ती । शिखरे  
 पर्वतांची ॥ १२ ॥

मला मिळालेल्या एका हस्ताविदित सभापर्वांतील उतारा खाली देत आहे.

बस्ते दुखासण घासोडिबोढी : कूर बदल घीलि प्राहो : आता तुते  
 कवणे सोडी : तथा कारण स्मैर स्मैर ॥७०॥ ते झुनेरे दुर्जणाखलू :  
 मज सर्विणी णको खवदू : मी रुद्र संकेत घटव खलू : वाजीन गिलू  
 कैखाते ॥७१॥ मी सकञ्च कुटाची छता : कैरव आळीण मळता :  
 मी त्या पांडवाचा कांता : का गांजीता मज तुझे ॥७२॥ दुर्योधनू  
 बोले मागृते : काये हाणे दृपदीते : भोगी अवज्या दाज्याते :  
 बदा माहीये मांडोये थरी : ॥७३॥ जैसि काळकुटाची भाजी :  
 अवचतीते हवडी लावली : तैसि हृषी पोकली : तेले शब्द कल्लणी : ॥७४॥  
 चंद्र सर्वांगी दीतकूळ : उदक सर्वांगी योमळू : अझो सर्वांगी तेजाळू :  
 अभृत सर्वांगी गौहयेता ॥७५॥ वायो सर्वांगी चंचल : आकाश सर्वांगी  
 विमल : पृथवी सकळापरिश प्रबल : सूर्यो सर्व तेजीष्ट ॥ ७६ ॥  
 तैसिते महासती : अहृष मूर्तीचि सकती : आईकताचि पोलरी चीसी :  
 जेवी चंडिका आवेदो ॥७७॥ अझोपासाव जन्म जीयेचा : कैसा वेस  
 बोलाचा : जैसा याचा काळकुटाचा : की प्रलये रुद्राचा कोप .  
 जैसा ॥७८॥ येवहेडे नि कोपते प्रेमदा : ह्यने आरे प.पीया दुरगदा :  
 तुक्षीये मांडोवरी वैशैल गदा : काळचक था भीमाची ॥ ७९ ॥  
 वज्रमुष्णी यावाघावो : मांडोये वैसैल हा नीक्षयो : स्त्र्य वाक्य ण मणी  
 संशयो : तीसीलश्चं लागैल : ॥८० ॥

वरील नकळ जशीचे तशीच घेतली आहे. या दोन उत्तन्यावरून विष्णुदास नाभ्याचे काव्याची कल्पना होईल.

### हयग्रीव व्यास यांचा गद्यराज

वरील ग्रंथाचे सुमाराचा आखली एक विशेष महत्याचा ग्रंथ ह्याणजे ‘गद्यराज’ हा होय. हा ग्रंथ मराठी श्लोकबद्ध असून त्यांत निरनिराळे बृत्तांची योजना केली आहे. या ग्रंथाचा कर्ता पारमोऽव्य आम्नाय दीक्षित पंडित हिरण्यगर्भ ऊर्फ हयग्रीव व्यास महानुभाव हा होय. हा ग्रंथ श्रीमद्भागवतांतील दशमस्कंदावरील टीका होय. यांत एकंदर २८० श्लोक आहेत. हयग्रीव व्यास ऊर्फ हिरण्यगर्भ भट्ट हे गोदावरीचे काठीं पांचाळेश्वराजवळ राक्षसभुवन गांवीं होते. ते देशस्थ ऋद्धवेदी ब्राह्मण होते व यांचा जन्म शके ११८७ मध्ये झाला. पिल्याचे नांव माधवभट्ट तेहि शास्त्रज्ञ व विद्वान होते मातेच्यै नांव कावेरी होते. हयग्रीव व्यासहि विद्वान असून त्यांचे भगवद्गीतेवर विशेष लक्ष असे. दशमस्कंदाचा नित्यपाठ करीत. काशी यात्रेस जात असताना चन्हाडांत पार्श्वनाथाचे शिरपूर आहे तेथे गोपाळपंडित ऊर्फ आनेराज व्यास यांची गाठ पहून त्यांच्याशी धर्मविषयक वाद केला. देवताधर्मपेक्षां परमेश्वरधर्म श्रेष्ठ असे अनुभवास येऊन गोपाळ पंडिताचे शिष्यव शके १२३१ मध्ये स्वीकरिले. मग पैठणास येऊन राहिले. व पाठाकरितां दशमाची श्लोकबद्ध मराठी टीका केली. व त्यास “गद्यराज” हे नांव दिले त्यांत एकंदर २८० श्लोक आहेत. हे कवि शके १२४६ मध्ये पैठण येथे वारले.]

मासल्या करिता गद्यराजांतील कांही श्लोक देतो.

सुशुभित यदुपूर्णे गोपुरी दिव्यशेषमा । कनक कमळ तै भा पाढु बद्धा  
सुभूषि । मखर शुभ पताका गुढिया चित्रवस्त्रे । सकळगृह पवित्रे  
शेषही वर्णु नेणे ॥७२॥ अहगण समझेका रत्नरेखा अपारा । बहुमुगत  
सुहीए शाभताती विताने ॥ यदुग्रह शुभ भित्री सोमकांती निवद्धा ॥  
प्रकटत समशुद्धा मंदिरा मानकुला ॥८०॥ खणुखणि दिपमाळा विद्यमी  
पट्टिशाळा ॥ शळफळित सुदाळा पूतली या सुताळा ॥ हसिभुवनि  
विशाळा पत्र वेळी लुकीला ॥ निरसन समद्वाळा रात्रीवृसमाना ॥८१॥

हरिहर विवराखी रुपडे चेतने पै ॥ निभुवन लघलाही येत पाहो प्रज्ञते ॥  
रक्षसिधि हारे दोषे मंदिरांतु प्रवेशे ॥ श्रुषिमुनि लरिसेते शांति पाठी  
स्तथीती ॥ ८२ ॥

हा ग्रंथ सोलापूर येथे कानडे यांची छापविला होता. बरील उतारा एका  
१९ व्या शतकार्त्तल हस्तलिखित प्रोथी वरुन दिला आहे.

या गद्याच गंधावर महोशाध्यमनाय दीक्षेत पंडितर्थ विश्वनाथ पंडित  
वर्धनस्थ (शीडकर) महनुभाव यांची महाराष्ट्राका १९ व्या शतकांत  
लिहिली आहे.

### अहेश्वर पंडित यांचा निवृद्धस्तोक

नागदेवाचार्य जे प्रथमाचार्य व श्रीमद्भगवान्चे आवडते शिष्य होउन गेले  
त्यांच्च पुढी महेश्वर पण्डित होत यांची निर्देद स्तोत्र, संकटरत्तोत्र वर्गे रुतेव  
असून शिवाय कुद्दिद्दिवर्णन द्वाणून ८२९ ओऱ्याचा ग्रंथ आहे. रचनाकाल  
शके १२२४ असा आढळतो.

निर्देद ओऱ्या खालोल प्रमाणे आहेत.

कार्यवा तुते उत्तर दीसा : जेथ निफळाजो द्वस्तुवा कौसा :  
हाणीनि सांधे सांडुनि धाविनला आपैसा : आर्ती लागी : ॥ ३५ ॥  
सुदैवते उत्तरदीसा : कवण घोवसली घोवसा : तेथ घरुवां जाग्या  
अमृताचा कैसा : आर्तीवसी : ॥ ३६ ॥ नाते उत्तरदीसा सासीली :  
सुवर्ण फूली फूलली : हाणीनि आविनाये अंगिकरिली : सौभग्यवत्त :  
॥ ३७ ॥ हीर रत्ने माणिके मोतिये निरुजली : तै प्राकृता आहीकाने  
धवनी तैसभेदि राहेली : मग जाणाचे नराये पारचीली : उदारपणी :  
॥ ३८ ॥ ते उत्तरदीसा सौभग्यवंत : हाणीन राहो आचडले तय देशांद :  
तेथिचे अधिकार्य असति आर्त : हाणीन येउते : येणे नाही ॥ ३९ ॥  
अबो उत्तरदीसे वार्हको : तेथ माझी माजडी आलि अले अहको :  
के कवर्णी परी ढोळा देषो : ऐसे रात्री दीमुचितितु असे : ॥ ४० ॥

## यक्षदेव कृत गीतार्टीका

ही गीता टीका शके १२२४ मध्ये लिहिल्याचा उल्लेख आढळतो. ही टीका मुरारीमिळ ऊर्फ यक्षदेव ऊर्फ निवृत्तदेव यांनी ज्ञापव्या गुहच्या अज्ञेवरून मराठीसाऱ्ये लिहिली. हे यक्षदेव ऊर्फ जाळो व्यास हे शुक्रश्वर बाढोडा ( दशोत्तर तादुका कन्हाड ) येथोल महानुभाव पंथानुयायी; यांनी झटले आहे कीं तामदेव ( दिणुदासनामा ) गैरवे कळपिले कीं—

महाया म हत्पेया निवृत्ता । गिर्वाण नुमठेल गा बोधिता ।  
खण्णीनि कोजे महाराष्ट्रगता । अज्ञा निरुपे ॥ गुरु आज्ञा प्रसादक्षिणी ।  
पूज्य बुद्धी कमरकारी । यीता वाजिकी व्यागेश्वरी/महाराष्ट्र भावे ॥

या गीतार्टीकेच्या एका घोर्योसर्वे येथे फाटले होतें त्या ठिकाणी देऊल वाढेकर लक्ष्मेद्भूषण यांच्या गीता टर्केपैकी कोहीं ओव्या उत्तरून घेतलेल्या आढळल्या असें रा वि. छ. भोवे यांनी ज्ञापव्या महाराष्ट्र सारस्वतांत झटले आहे.

## बहाळे नारोव्यास

बहाळे नारोव्यास ऊर्फ नारायण पंडीत यांच्या आरथ्या पदे वैगैरे असून त्रिद्वृत्तर्वणन या नांवचा एक ग्रंथ आहे. आ बहाळे नारोव्यासालाच नारायण पंडीत असें द्याणत असत. त्रिद्वृत्तर्वणन हे प्रसिद्ध सातीश्यापैकी एक होय.

## रचनाव्यास

यानोंच राघवोपाध्ये द्याणत असत यांचा संहाद्रिवर्णनं नोवाचा ग्रंथ आहे. त्रिद्वृत्तर्वणन आणि संहाद्रिवर्णन हे दोन्ही ग्रंथ भारतभाषाने लिहिले आहेत त्या त्या स्थळांचे माहात्म्य वर्णने केले आहे. संहाद्रिवर्णनांत श्रीदत्तात्रयाचे लीलाचरित्र दिले आहे. दत्तात्रयाचे स्वरूप वर्णनाध्या ओव्या खम्टील प्रमाणे आहेत—

### संशाद्विवरण

पतां दृष्टि सुपे गांगीं । मन रूपौनि ननिघे घेगीं । असे मृदुत्व नाहीं  
जागीं । आन ठार्यां ॥... तिय चरण रोचाळे । रातले शाकिचक्क मैळे ।  
ते उपमेसि बरडले । तिये कांइ होती ॥ ॥ चरणतऱ्ये मधाळे कैसीं ।  
दृष्टि खुपैळ भर्यानि मानसीं । योगिये चिनिती अहर्विशीं । थोर यत्ने ॥  
हृदय कमलांचा सेजेवरी । चित्ताचा धृद्वारीं । ठेवोनितया आसनावरी ।  
चरण सेवितानी ॥ अभावाचा उद रा होईल तरी । आवंद जागाविद्यां  
लुषारी । नयनांचा चिपोळ्ये वेन्हीं । सिंपिती देखा ॥ कंपादि मावाचा  
विजगुवाय । ज्ञाणवितीं निरंतरा । ते श्रीमूर्ति सकुमारा । कैसे बोलूपा ॥

हा संशाद्विवरणहि सातींग्रंथांपैकी एक मानतात. याचा रचना काल इके  
१२५४ असा आहे. या रचन्याची गुरु विदुषी हिरांचा ही होय व  
हेरांचाची गुरु विदुषी कमळांबा ही होय. महानुभाव ग्रंथात अनेक विदुषी  
होऊन गेश्या व त्यांचा दरजा पुरुषा इतकाच असून त्यांना समानहक्क होता.  
हेरांचा व कमळांचा यांच्याप्रमाणे अनेक विदुषींनी शिष्य समुदाय वाढविला  
होता. विदुषी कमळांचा हीतर एका विदिष्ट अ म्हायाची प्रबर्तक होती.

### पंडित विश्वनाथ (बाळापूरकर)

हा ग्रंथकार आश्वलायन ब्राह्मण होता. त्याने पैठण येथील कमळाकर मुनीं  
कारजेकर या सत्पुरुषाचा उपदेश घेतला होता. पंडित विश्वनाथ हा  
प्रथम बेदर येथील लाडकामराज नांवाच्या श्रीमान गृहस्थाकडेस कोषाधिकारी  
झणून राहिला. लाडकामराजाने बेदर ग्रात खंडणीने घेऊन त्याची ध्यवस्था  
पंडित विश्वनाथ यांचे कडेस सोपविली. त्यात त्यांचेवर द्रव्यापहाराचा आरोप  
आस्यामुळे लाडकामराज यांनी त्यांस बंदीत टाकले. तेहा त्यांचे गुरु  
कमळाकर यांचे गुरु बंधु गुर्जरस्थ शिवव्यास याच्या मध्यस्थीने पंडित विश्व-  
नाथाची अटकेतुन सुटका झाली. त्यामुळे उपरती होऊन पंडितांनी गृहस्थाश्रम  
व संसार सोडला आणि त्यांनी श्री शेवड्यास जवळून मंत्रोपदेश घेऊन संन्यास  
दर्शा घेतली. त्यानंतर पैठणास कमळाकर यांचे कडेस जाऊन आगला काळ

इंश्वर चितनांत घालयिला. या विश्वनाथ पणितानें अनेक ग्रंथ लिहिले आहेत त्यात 'ज्ञान चांदिका' हा मराठी गवांग्रंथ व 'ज्ञान प्रबोध' नांवाची मराठी ओवीबद्ध टीका हे प्रमुख ग्रंथ आहेत.

### "ज्ञान प्रबोध"

'ज्ञान प्रबोध' हा ग्रंथ सातींगंधापैकी रोबटचा ग्रंथ आहे हा शके १२९३ मध्ये लिहिला असा त्या ग्रंथांतच उछेल आहे. ही संबंध भगवद्-गीतीची टीका ब्रह्मन भगवद्-गीतील ९ क्षेक आधारास घेऊन त्यावर जबळ जबळ संतंत्र ग्रंथ लिहिला आहे.

मासल्याकरितां फक्त दोनच उत्तारे देतों.—

गीता अध्याय १३ क्षेक ७ मधील अहिंसा या शब्दावरचे व्याख्यान—

अहिंसा—ऐसियापरी धर्म परायणे । सर्वज्ञ विचारावे तेणे । मुख्यत्वे अहिंसेचे देखणे । पुढे करोनी ॥ ८६ ॥ आतां सर्व साधनीं उत्तम । साधन जे निरुपम । तें अहिंसा सांगू परम । धर्मरूप ॥ ८७ ॥ तरी अत्मवंते भूते । पेसे घेतले जयांचेनि चिन्ते । हेचि वर्म निरुते । अहिंसेचे ॥ ८८ ॥ आपणा तें नदुखवी जैसे । भूतमात्रां वागवी तैसे । तुणादि करून मानसे । न भाषी विरु ॥ ८९ ॥ तैसीया देखण्याची पालवी । जे प्रमत्व मरे जीवी । मग स्नेह-भरित कासवी । होउन ठाक ॥ ९० ॥ तो अहिंसे पुरते । अववें रनेहचि आर्ते । आणि तयांचेनि खेदाल्हादमते । तर घेवेना ॥ ९१ ॥ ऐशाचि बहूवतरे । करणि यांचेनि सूते । वांचोनि न बोले वक्तव्ये । दृष्टी नुघडी ॥ ९२ ॥ कृपा भरोनि डोळां दृष्टी झुये पायतळां । थोर ले घिया चाळा । हातांशि दे ॥ ९३ ॥ क्षेपक [प्रमाणवंता जीवां । बिलया होऊ नेदावा । हातयांचिया कणवां । हालवीना ] हलु पाऊलपडे । जडीची आकृति न विघडे । चैतन्याचा रंग न मोडे । हालि चालि ॥ ९४ ॥ या परी अवयव समस्त । करूनि घाली नियमस्त । तै निश्चल हेती स्वस्थ । अहिंसा स्पर्दी ॥ ९५ ॥ असो हैं भूत जात खेदे । जयाचा आत्मा भेदे । ज्ञान सपरिवारी तांदे । तयांचा ठार्या ॥ ९६ ॥

या ग्रंथाच्या महात्म्यासंबंधाच्या ओळ्या—

३५२३५।

विवेकांचा पुरावया मनोरथू । पिया कल्प-दूर्लम लाबिला ग्रंथु ।  
चालतया परमार्थं पथु । विश्वामार्थी ॥८८॥ कीं ना हा ग्रंथ नव्हे ।  
परमार्गं ज्ञानाची पड्डे । कीं अश्विं प्रसादिये जिव्हे । प्रेमरस्त हा ॥८९॥  
हा ध्यान मार्गाचा संतानू कीं स्मर्ण-वस्त कामधेनू । कीं अनुराग  
जीवन धणु । पर-मार्थिया ॥९०॥ हा प्रबंध मव्हे आदका । भक्तींचीं  
अन्यपत्रिका । कीं मुतींगुण देखावया घिवेका । लोचनु हा ॥९१॥  
जें जीव-दोष उमटली सुमानसा । ईश्वर गुण भासवेचि डोळसा ।  
ह्यौपि हा ग्रंथ नव्हे आरिसा । शान-प्रवोधाचा ॥९२॥ असो हा बहु  
दिस्तारू । जे आळक्टी करूनि आदरू । ते प्रत्यक्ष विरक्त संसार ।  
देखति डोळां ॥९३॥ तुटतो मायामोहांचे पाशे । पालट होईल जीवदङ्गे ।  
परीक्षा संबंधे लोहांचे जेसे । कनक होय ॥९४॥ आणि साधधने चिसे ।  
जे आश्यासिंती या ग्रंथात । दैव कशाये खुख श्री तयांते आश्रिष्ट ॥९५॥  
भवणाचिया तीर्थ भूतता । जीवां येईल पवित्रता । ईश्वर गुण साकृत्यता ।  
शुद्धिने ॥९६॥ देशिये ग्रंथ करणी । सज सु रसां बोलाची सिरियाणी ।  
सग अथ प्रसया वतःकरणी । ऐस कैला ? ॥९७॥ पर कया-कुळ  
दत्त.४ । इतज्ज ज्ञाहिला ईश्वर । तें पर-प्रसादे विश्वरुद्धी क्षाली ॥९८॥

हा ग्रंथ महंत दत्तगज यांची चित्रशाळा प्रेस मध्ये शके १८२९ मध्ये छापिला.

( या पंडितास विश्वनाथ पंडित बाळापूरकर द्वाणतात यांचे कारण हे दंडित  
बाळापूर बन्हाड येथे शेवढी राहात असत. त्यांची आपली शिष्य शास्त्र तेथेच  
बाढविली हळ्यांची गादी तेथे आहे त्यास बाळापूरकराची गादी द्वाणतात.)

स्थानपत्री ३५२३५।

‘स्थानपत्री’ ही शके १२७६ मध्ये मुनिव्यास कुमारम्भाय (कोळी)  
यांनी लिहिली आहे ती सकळ लिहित मराठी शास्त्रात आहे. ती मध्ये रिद्धपूर  
व इतर ठिकाणच्या तीर्थ स्थानांची वर्णने आहेत हा ग्रंथकार रामदेवराव  
यादव यांचे कागिरीत दरवारात होता व हा ग्रंथ महमद तघळघ बादशाहाचे  
अमदानीत लिहिला आहे. या ग्रंथाचा विशेष हा आहे कीं यांत पूर्व ग्रंथाप्रमाणे

यवनी भाषेचे शब्द नाहीत. या पोर्थीत निरनिराळीं तर्थस्थाने, देवळे, विहीरी बग्रेचीं वर्णने आहे. रिक्तपूर येथे नुकतीच २-३ वर्षांपूर्यां एक जुनी विहीर चौपटीच्या पटाप्रमाणे दगडांनी बांधलेली सांपडली. तिला लौकिकांत सासुसुनेची विहीर हणून हणतात तथापि त्या ग्रंथात त्या विहीरीस ‘केशव विहीर’ हणून नांव आहे. रितपूर येथे आतांप्रमाणे पूर्वीहि पाण्याचा तुटवडा पडत असे. व हल्ळी रितपूरच्या पडक्या विस्तारावरून पहातां तेव्हांच्या लोक-संख्येच्या मानाने पाण्याच्या सोर्यीची आवश्यकता जास्त भासत असली पाहिजे. ही अडचण दूर करण्याचे हेतुने ही विहीर केशवनायक या नांवाच्या धनिक गृहस्थाने परोपकारार्थ बांधविली असा त्या पोर्थीत उल्लेख आहे. केशवनायक हे गोविंद प्रभुचे मावशे होत त्याचेच येथे गोविंद प्रभुचे बालपण झाले. या पोर्थीत श्रीमच्छकधरानीं या विहीरीवर उया लीला केल्या त्यांचे वर्णन आहे या वरून ती विहीर ७००।७९० वर्षांची तरी जुनी असली पाहिजे. ग्रंथकार हा किती पाथातथ्य व चौकसबुद्धीने वर्णन करणारा आहे हें त्या पोर्थीतील पुढील उताऱ्यावरून दिसून देईल. तें वर्णन हल्ळी सांपडलेल्या विहीरीस किती तंतोतंत लागू पडते हें ती विहीर पहाणारास कळून येईल.

मळा मिळालेल्या पोर्थीतील उत्तरा पाने ११८।११९ वराळः—

गोवा पूर्वे दूर केशवविहीर, तिसी रिगोवे २ पश्चिमाभिमूख, हल्ळा पूर्वपश्चिम, हल्ळासी गायमुख सारणी, कुंडी आंत कुंडी, मोट वेट पाटकैरे विहीरीसी पाटांगणे तीन, वरिले पाटांगणी पाहिज्या ६ मर्वीले पाटांगणी पाहिज्या १०, खालीले पाटांगणी पाहिज्या ९ ॥ पूर्वेच्या पाटांगणी पाहिज्या १८ ॥ उत्तरेच्या द्वारी पाटांगणाच्या पाहिज्या सत्तरीस, वरीला दोन सचालिया । मुढेवोळी निफजली नाही ॥ विहीरी दक्षिणे पव्हे उत्तराभिमूख, पौटांगणी जाती परचे मांडव घालवणे । पव्हे विहीरी मध्ये मांडव १० घालवणे ॥ ते मांडवी आसन, विहीरी उद्यापनीचे भोजन । पव्हेसी खेळ, तेथेच्या आसन, पव्हेचे उदक स्वीकार, कदाचित मीर्जन ॥ पव्हे विहीरी मध्ये गणेशासी खेळ पव्हे खांबारावर उभाविली असे, तिसी बाल्याने दोन पूर्वपश्चिम, पव्हे आंत रीगता दाव्या हातां रांजण । त्यासी तोडे तीन, तळीवारेंके लोहाची, तो रांजण पाणाणाचा ॥

(१) रस्ते (२) विहीर (३) थारळे (४) पटांगण, मैदान (५) मुंडाळी  
(पारापेट) (६) पाणपोयी (७) स्लान (८) रस्ते (९) तोटी.

वरील अवतरणांत स्वल्पविराम व टीपा मी अर्थ ह्यानास मदत व्हावी ह्याणून दिल्या आहेत. या प्रेथी संबंधानें व विशेषत: विहीरी संबंधानें मी ता० २१-१०-२४ च्या 'उदय' वर्तमान पत्रांत विस्तृत लेख दिला आहे. वरील अवतरणावरून तत्कालीन गद्य मराठीचीहि कल्पना होईल.

### हेतुस्थळ

श्री नागदेवाचार्यांचे शिष्यमालेपैकीं श्री न्याय व्यास यांनी लीकाचरित्र या ग्रंथावर शके १२७९ मध्ये हेतुस्थळ या नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या मध्ये श्रीचक्रधरांनी निरनिराळीं सूत्रे कोणत्या प्रसंगी व काय हेतूने सांगितलीं याचे विवरण आहे ह्याणून यास हेतुस्थळ ह्याणतात या शिवाय श्रीन्यास व्यासाची संस्कृत आणि मराठी बरीच ग्रंथ रचना आहे.

### पंडीत भीष्माचार्य

वरील श्री न्यायव्यासाचा पंडित भीष्माचार्य यांनी मंत्रोपदेश घेतला होता. देवगिरीचे रामदेवराव यादव याचे दरबारांतील प्रसिद्ध विद्वान पंडित कवी व ग्रंथकार श्री बोपदेव हे या पंडित भीष्माचार्यांचे विद्यागुरु. लक्षण रत्नाकर भाष्य ह्याणून यांनी ह्याणजे भीष्माचार्यांनी एक मराठी ग्रंथ लिहिला आहे. यांनी लिहिलेले बरेच लहान मोठे संस्कृत मराठी ग्रंथ उपलब्ध ह्याले आहेत. त्यांत 'दिनकर ग्रंथ' (संस्कृत) अध्याय २४, ब्रह्मोपनिषदावरील धाराबंध संज्ञिक भाष्य, श्रीक्षेत्र ऋद्धपूरमहात्म अध्याय १०, लक्षणसारोद्धार, सिद्धांतसार बौगेर ग्रंथ प्रसुख आहेत.

"धाराबंध" संज्ञिक भाष्याचे शेवटी स्वतःचा भीष्माचार्यांमी खालील श्रमाणे उल्लेख केला आहे. तो "महोपाध्यायाम्नाय दीक्षित विराटमुनि श्री बोपदेश महात्मे महादार्शार्य शिष्य भीष्माचार्य मुनि" असा आहे. दिनकर

प्रबंध हा कवीश्वराम्नाय जयकृष्णसूरी यांचे वचनावरून लिहिल्याचा त्यांनी उहुळेख केला आहे. तसेच ‘दत्तात्रय प्रबंध’ हा ग्रंथ जंबूकोपाभिध कमळाकर विस्थायात योगी यांचे वचनावरून लिहिल्याचा उहुळेख आहे.

पद्याची कल्पना याची क्षणून पंचकृष्ण प्रातः स्मरणांतील एक क्लैक देतो.

प्रातः स्मरामि रमणी जन्म मोहनं तं । नंदात्मजं मदन मोहनं महातं ।  
ब्रह्मेऽरुद्रदृविविदित पादपद्मम् । नारायणं यदुपर्ति पुरुषाद् पद्मम् ॥

पंडित भीष्माचार्यकृत मार्गमंजरी स्तोत्र मराठी क्लैकबद्ध प्रसिद्ध आहे. तें महंतदत्तराज यांनी आपल्या ‘दत्तप्रकाश’ छापखान्यांत संवत् १९६७ मर्व्ये ळाहोर येथे छापिले त्यांत निरनिराळ्या आम्नायांत ड्या वेगवेगळ्या शास्त्रा शाल्या त्याचें वर्णन आहे. त्या स्तोत्राचा आरंभ असा आहे.

जे जे उद्घारिले मुनी कळयुगी ते धर्म विप्राजनी ।  
ते तें ब्राह्मण जातिचे परपथी ज्ञातेजना सारथी ।  
ते सर्वे मुनिमार्गमूढ नमिता जीवा घडे योग्यता ।  
तस्मात्ते प्रणमू सद्याधिकरिले चकेश्वरे नीर्मिले ॥

भीष्माचार्याच्या लक्षणरत्नाकराची मराठी टीका हा ग्रंथ महंत दत्तराज यांना नांदुन्यस (वन्हाडांत) मिळाला. त्याची त्रुटित अशी पाने एकत्र करून त्यांनी हा ग्रंथ जमाविला.

### श्रीचक्रधर स्तोत्र

तथा प्रतिष्ठानि पुरी मृता हो ॥ ती जीवबीली वनिता वरा हो ॥  
झी माय ती या हरिनायकाची ॥ प्रसिद्ध तेणे सकला प्रभूची ॥ ३ ॥  
बेळापुरी श्रीचरणोद दाने ॥ जो जीवबीला वरपुत्र दाने ॥  
पाल्हारुद्य छांगी जति राजमंडी ॥ प्रसिद्ध तेणे प्रभु देशमंडी ॥ ४ ॥  
कायस्थ जो पै हरिदेववेता ॥ जनार्दनाद्या द्विज नागमाता ॥  
त्या दाखबीले तिज विश्वरूपा ॥ श्री भोगनारायण देऊळीपा ॥ ५ ॥  
हेतुस्थळी या स्थित सप्तलीळा ॥ श्री न्याययोगी वदला विशाळा ॥  
आळाय पाठी किळ वर्तमाना ॥ त्या बोललीया गहना वदाना ॥ ६ ॥  
सर्वेश्वराची अवतार माता ॥ हे जाणिजे लक्षणबोध सूत्रा ॥  
स्या वर्णिले भीष्म घडे मुर्निद्रा ॥ जे वेद बोधांकित भावभद्रा ॥ ७ ॥

त्याच्रप्रमाणे शिवाचार्य शिष्य गोविंद पारमांडल्य यांचाहि लक्षणरत्नाकरभाष्य नांवाचा एक ग्रंथ आहे. गोविंद पारमांडल्य हाहि १३ व्या शतकांतील कवी व श्रंथकार आहे.

### लक्ष्मिद्री गीताटीका.

यक्षदेवी गीता टीकेमध्ये जेथे प्रति फाटली होती तेथे लक्ष्मिद्रभट्ठी गीताटीकेतील ओव्या उद्धृत केल्याचा उल्लेख घर आलेला आहे. म. हरिराजबुआ करसाळकर यांच्या संग्रहांतील यक्षदेवी गीताटीकेतील एक उतारा नमुन्याकरितां देत आहे.

ही यक्षदेवीची प्रति करणार ११ व्या अध्यायांतल्या ३३ व्या श्लोकापुढे क्षणतो—

“ ॥०॥ एथा वोद्या तुट्टल्या भणौनि लक्ष्मीद्रभट्ठाच्या पुढां लिहिल्या ॥०॥  
अन हे सुरसमुहु तुझा दाई प्रवेशती : एक ते भयभीत प्रजल्लती होऊनि  
वर्तती : मङ्गाषि सिद्ध स्वस्तिवचने स्तवन करिती : पुः कळो स्तुति :  
॥३४॥०॥ रुद्रा ॥ रुद्रादि वसु साध्यादि समस्त : वास्त्रितौ विश्वेदव  
सोमपादि मारुत : गंधर्व यक्ष सुरहोऊनि विस्मित : अवलोकिताती :  
॥३५॥०॥ रुपं ॥ जी जी तुझ रूप थोरासी थोर : बहु वचने बहु  
हे घादोदर : दंष्ट्रा कराला देखानि लोका भय थोर : तैसेचि मही होतें  
॥३६॥०॥ नभस्थ ॥ आकाश स्पर्शे रित्य अन्यक वर्ण विचित्र :  
अवालुवें पसेरोनि दिस विशाळ नेत्र : ऐसे तूते देखानि या अंतरात्मा  
कांपत : न पत्रे थैर्य शान्ती ॥३७॥०

### ऋद्धपूर वर्णन.

हा ग्रंथ बहाळे नारेव्यास यांचा आहे हे वर आलेच आहे. तो ग्रंथ शके १२८९ मध्ये लिहिला आहे. तो प्रमुख सातींग्रंथापैकी एक असल्यामुळे त्याचा उतारा खाली देत आहे.

तेवीचि संभ्रमें वेविले आले : प्रेमे सद्रदीतु बोले : तेथा आशा टाकूनि  
आले : रजभुवन : ॥ २२६ ॥ सुरनर पक्षका : जें वंद्य तिहीं लोका :  
क्रीडास्थान कैवल्य नायका : भणौनिया : ॥ २२७ ॥ जै योगियाचे मानस  
कां कैवल्य रत्नाची मांडुस : मज पाहता भानवस : पर ब्रह्माचें : ॥ २२८ ॥  
तें मोक्षनिधीचें भांडार : किं विश्ववीजाचे कोठार : नाते हो कांते  
सेजार : परु सुखाचें : ॥ २२९ ॥ तें श्री मूर्तीचे देउळ : कीं देवरायाचे  
राऊळ : कीं भवार्णवो वेलाउळ : मुक्तांचें ते : ॥ २३० ॥ कीं ब्रह्मचिद्येचा  
घटना : कीं चैतन्य चोराचा कुरुठा : कीं परपुरुषा वैष्णवा : राजमठू  
तो : ॥ २३१ ॥ सकल सुरादि वरिष्ठ : जो परादि वैकुंठु : तो परमात्मा  
होउनि प्रकटु : जेथ सुलभु जाला : ॥ २३२ ॥ भणौनि तें वाणितां  
कवतुके : वाचि सैरुसु न देखे : जन्हीं माजीगीजती मुखे : शेषादिकाते :  
॥ २३३ ॥ सकल शाखांचर्ली कोडे : धोंडाळिता उपमेचे दलबाले :  
पुन पाहाता उजियंरी न जोडे : तेवहलि सांडियली : ॥ २३४ ॥  
ताजवानी वृत्तीचां : घडा वांधौनि तीर्थाचा : परि कां टाकलताए  
दैवांचा : जेउता राज मठु : तेवहलि यज्ञवतदाने : जपतप अनुष्ठाने :  
तुका नपुरतीचि पुन्ये : सूर्यीचीहि : ॥ २३५ ॥ तो निष्हाधन बदु :  
देवाचा क्रीडामठु : जो भवार्णवाचा सेवदु : मुमुक्षुसी : ॥ २३६ ॥  
भवपाष छेडु : जेथ क्रीडे देवरात्र॑ गोर्विडु : भणौनि सर्व तीथी स्पदु :  
जाला तो : ॥ २३७ ॥ कीं पंचाननाचा किशोरु : भणौनि मार्गपदु :  
तो अधिष्ठिला जगद्गुरु : ते परिएसा पां : ॥ २३८ ॥ जियेमठीं ब्रह्मगिरे :  
नांदनूक गौतमीये पुरे : वर आत्मारामाचे नि वरे : जीव उद्धरी :  
॥ २३९ ॥ भवावर पवित्रता : तेथचि तीर्थ भूतता : भणौनि तीर्थासि  
आले तीर्थु : सेवावया : ॥ २४० ॥

### शककलाची ओवी

वाणाष्ट अमचंद्र शोभणेसी : अशाडे निशाकर चंद्रेसी :  
अशुपाषला किञ्चीसी : ऋुधिपूर वणन ॥ २४१ ॥

भास्कर कवीश्वर व्यास, अनेराज व्यास आणि दामोदर पंडात हे तिन्हीं  
कवी ज्ञानेश्वर पूर्वकालीन असत्यामुळे त्यांच्या ग्रथाचा उल्लुख पहिल्या भागांत  
आलाच आहे. तथापि हे तिन्हीं कवी ज्ञानक्षरोत्तर काढांतहि विज्ञान  
असत्यामुळे वरील भाग लिहिल्यानंतर या तिन्हीं कवींच्या कांहीं कृति मला  
मिळाल्यामुळे त्यांतील उत्तरे येथे देत आहे.

### चालीसाल्य स्तोत्र

हें भास्करकवीश्वर यांचे संस्कृत स्तोत्र आहे. याचे ३९ श्लोक आहेत त्यातील ३ श्लोक नमुन्या करता देत आहे.

लीला दोलन लोळकंकण रणझंकार चारू स्वरैः गीतैः सुन्दर नूपै-  
रणुषनमाणिक्य मालाकुलै । स्विद्यन्मौलिकपोल भाल फटकै  
स्वैरंत्रंगालसैर्वृत्य द्विर्वज्जं सुदृशीभिरभितः कृष्णेवृतः पातुवः ॥८॥ अयंकोयं  
वेणा विलुलितल सञ्चंपकचयो ॥८॥ जनेषुगायूनां वितर्यतिरर्ति रूपरमया ।  
अयंगोपालस्थी सपुलक भुजाऽलिंगन भरं च्युत श्रीखंड श्रीः सकरण  
चरणो ब्रह्मरमणः ॥९॥ यो बृन्दावन संस्थितामरतरु प्रोक्तुलु पुणासवैः  
स्वैरं चंद्रन मोदमानहृदयै गोपीजनैर्गीयते । हस्तन्यस्त विचित्रयं  
विवृथा मोदेदकैः सिचितः कृष्णः कीडनवापिकांतरगतो भूयात्सतां-  
भूतय ॥१०॥

या शिवाय भास्कर कवीचे 'मूर्ति वर्णन स्तोत्र' क्षणून मराठी श्लोक बद्ध  
स्तोत्र आहे त्यातील उत्तराख पहिल्या भागात 'ईशस्तुति' या मथळ्याखाली  
आला आहे.

### द्वार्णिशङ्खश्वरण रत्नाकर

ऐंडीत आनेराजव्यास यांचा द्वार्णिशङ्खश्वरण रत्नाकर या नांवाचा एक  
छोटासा संस्कृतमध्ये ग्रंथ आहे त्यावर निरनिराळ्या महानुभाव पंडितांच्या  
टीका आहेत. द्वार्णिशङ्खश्वरण रत्नाकरांत प्रथम ३२ लक्षणे सूत्ररूपानें  
देऊन नेत्र त्याचे भाष्य संस्कृतमध्येच पंडीत आनेराजव्यास यांनी दिले  
आहे. त्या भाष्यासुचं रत्नाकर हाठां आहे. खालील उतारा जामदग्ने  
नमर्तित ( कावूल सरहदी वरील जमरुड शहरांत ) महंत संतराज पंजाबी  
यांनी लिहिलेल्या पोथीवरून वेतव्य आहे.

निर्णय ॥ मात्यम् ॥ निश्चयार्थो निर्णयः । स त्रिविधः शद्वार्थः  
संप्रदायाव्योरहस्यार्थः ॥ शद्वार्थः । व्याकरणाभिदान छंदोऽलंकारः  
संशीलादि शास्त्रैः ॥ संप्रदायार्थार्थः ॥ अवण मनन निदिग्यासनैः ।

रहस्याख्य । सद्गुरुवाक्येन ॥१७॥ पक्ष । भास्यम् । शब्दे गति  
 प्रतिवाद म्रहण स्वरूप पक्षः सचिविदः । पूर्वपक्ष परपक्षोऽन्यपक्षश्चेति ।  
 सिद्धांताऽर्थग्रहण प्रयोजनाय पूर्वपक्षश्चेति । यथा परिणाम विवरोऽन्तत्वा  
 ततो व्यावृत्तिं रिस्युदाहरणम् परपक्ष सिद्धांतपक्षः प्रपञ्च स्वातंत्र  
 प्रमाणेनोदाहरणम् । स्थलान्तराभिदानोऽन्यपक्ष । स्थलच्युतित्वात् ।  
 स्थलांतरगतानां स्थायभट्टानां सुरभाष्योपन्यासात् । स्थलप्रतिष्ठा  
 कारणमित्युदाहरणम् ॥१८॥

ही पोर्थी पेशावर येथें या पोर्थीचा लेखक महंत संतराज यांचा शिष्य  
 कृष्णराज यांच्या श्रीकृष्ण मंदिरांत मिळाली. शिवाचार्य शिष्य गोविंदमुनि  
 पारमांडल्य यांचा 'लक्षण रनाकर भाष्य' हाणून १४ वे शतकांतील ग्रंथ  
 होता पण गहाळ शाळा आहे. वोपदेव पंडित भीमाचार्य यांचे लक्षण  
 रनाकरावरील महाराष्ट्र गद्य भाष्य महंत दत्तराज यांस नाढून्यास तुटित  
 मिळाले आहे.

### सुभाषितांताक्षरी

याच प्रमाणे आनेराज व्यास यांचा सुभाषितांताक्षरी या नोव्हेचा छोटासा  
 ग्रंथ आहे तो मराठी क्लोक बद्द असून खाबराहि अनेक महासुभावांच्या टौका  
 आहेत. ही सुभाषितांताक्षरी पंजाबांत पेशावर येथे महंत दत्तराज यांनी  
 संवत १९९९ मध्ये स्थानजे २७ वर्षांपूर्वी दत्तप्रकाश  
 छापखान्यांत छापविली होती. ती मध्ये एकंदर ३३ क्लोक आहेत व  
 हिंचा विशेष हा आहे की पहिल्या चरणांचे शेवटचे जे अक्षर तेच हुसऱ्या  
 चरणांचे पहिले अक्षर आहे. या प्रमाणे या ३३ क्लोकांची एक साला  
 बनाविली आहे.

### मासल्याकरिता खालील नसोळ देत आहे.

पापांगणी कुषमचोप समर्थशस्त्री । लीर्णिभदाउनि सुवर्मनीत्वांचिभेदा ॥  
 दीनांचदुःस्मरवधीनधरी वृणातो । तोर्णीचि खोंचुनि निवारि  
 सुवैर्यकाते ॥२२॥ तें नंगपंचषृक मारण चूकवावें । वेचौनि काय करिसी

युवती समूहा ॥ हा हा कटा कटकटाक्ष लर्वे चिबाके । के ते विचार  
परश्वैर्य निवृत्ति गंगे ॥२३॥ गोलें बहुतचि जनू व्यवसाय चोरीं ।  
पीकूनि बद्द दृढ़ गाढ़ निवधनेपै ॥ पेसुनि तैं सुवचने धरि मुक्त नेटीं ।  
टीका निवृत्ति नगरी करि जन्म बेन्हीं ॥२४॥ रींगो नका विषयरंगणि  
बालभावे । खेचा न पूरसि समग्र सुधान सेशे ॥ शेवा मुहुर्मुहु रहों  
जरि भोगिलीहे । हेळान संडिसि जरी अबला निवृत्ति ॥२५॥ तीन्ही  
निवासचि निवारणि सर्वभावे । वेगीशरण्य धरि चक्रघरुचिजीर्वीं ॥  
बीची भव अमण भूत निशाचरांवी ॥ चीदोनि दूरि करि वासन  
षाह जैसी ॥२६॥

### संगीत चौपद्यासाठ

पहिल्या भागांत पंडित दामोदर यांच्या चौपद्या संबंधाने उल्लेख आला  
असून एक चौपदी नमुन्या करतां दिली होती व्यानंतर पेशावर येथे  
संबंध साठ चौपद्या मिळाल्या. त्या महंत दत्तराज यांनी शके १८२८  
मध्ये टाहौर येथे छापविल्या होत्या. पंडीत दामोदर व्यासांची पत्नि हिराउसा  
इने शके १९४३ ला संन्यासदीक्षा घेऊन नागदेवाचार्यांचा उपदेश घेतला  
नंतर पंडीतांनीही १९६६ मध्ये संन्यास दीक्षा व उपदेश नागदेवाचार्यांजवळ  
बेतला. यांना त्यांचे विद्रोहबद्दल 'पंडीत व्यास' हें नामाभिधान प्राप्त झाले.  
यांना गायनाचार्य ह्यगत असत व नागदेवाचार्यांशी नाथपंथीलोक गायन  
प्रचूर प्रश्नेतरे करीत असतां त्यांना उत्तर क्षणान दामोदर पंडीतांनी या ६०  
चौपद्या नाथ—पंथी भाषा प्रधान रचल्या आहेत.

या ६० चौपद्यांचे वर्गीकरण लाच पोर्थीत खालीलप्रमाणे दिले आहे:  
वा वर्गीकरणास सरवळे हा पारिभाषिक शब्द योजिला आहे.

प्रथम आगम निगम हठयोगादि अंतर बाह्य साधने साधका सहित  
साम्याची व्यावृत्ति निरोपण ॥१५॥१॥ परज्ञान आचार उपदेशपूर्वक  
साधन साधक प्रसंस्ता निरोपण ॥१६॥२॥ चौ. २८॥ परज्ञान अचार  
नाचारतां संसार तम प्राप्त निरोपण ॥२॥३॥ चौ. ३॥ संहारणी पुनः  
संसरणी पडती तत्कार्य निरोपण ॥१०॥ प्र. ४॥ चौ. ४॥ परज्ञानोपदेशे  
स्वकळ पदार्थ विवेक विचार निरोपण ॥१०॥ प्र. ५॥ चौ. ५॥

परज्ञान विचारपूर्वक उभ्दरल्याचा साध्यभेद निर्देश व्यंशनिरोपण ॥७॥  
प्रकरणे ॥७॥ चौ. ॥६०॥ इति चौपदी प्र सरववदा समाप्त ॥

हे दमोदर पंडीत मंगातीर प्रांताचे रहिवाशी असून काळांतरानें पुरंदर  
प्रांती वैराग्यगढ येथे शके १२२६ मध्ये 'देव दर्शनास' गेले  
(समाधिस्थ झाले )

यांची आणखी एक चौपदी तत्काळीन शुद्ध मराठीचा नमुना ह्याणून देत आहे.

राग रामफली— कवन हो ! वंधक ? कवन हो ! मोचकड ऐसा विचार  
नेणशी । बूळशी तें तू नव्हशी कवऱ्यें जल्पविलाशी वार्या ? तें काई  
जाणशी ? धृ ॥ कवनांचे कवणे ? कवणां पडिले धरणे ? कवन  
सोडवील माझारी ? ऐसा विचार नाही प्रमणां चिदादि गलियां भीतरी  
॥१॥ आदिनाथ स्वयंप्रकाश नेणशी आणांते आण ह्याणशी । सहजादि  
हटमारी मुक्ति ह्याणशी ? अनादि वंध नेणशी ? २॥ अंतर वाहिये भ्यानी  
ल्यागले मुर्नी जे सांगीतिले प्रमाणी स्थिती । तें अद्यंत गतो पावती  
मृती निषेधे निहिंसा होतो ॥३॥ अधीक्रिता जे जाणवी सबत, तैचि  
जाणती निर्धरि । सर्वभावी जेहिं धरिला चक्रेश्वर, नागाज्ञन कहति  
ते तरले भव सागर ४॥ इति वंधे मोचक पृच्छापूर्वक इतर साध्य  
साधन व्याख्या स्वसाधन प्रशंसा निरोपण ॥१६॥

### महानुभाव लिपी

इके १२७९ पर्यंतचे सर्व महानुभाव वाढमय साध्या देकनागरी लिपेत  
असून विशेषतः भाषा मराठीतच वापरली आहे. धर्मप्रथ मराठीतच असावे  
अशी श्रीचक्रधर स्वामीची इच्छा होती. या संबंधाने परशराचार्यकृत श्रीनागदेव  
चारिंत ४७ व्या कथेत उल्लेख आहे. एकदा नागदेवाचार्यांस केशवराजसूरे  
ह्याणजे केशवपंडीत यांनी 'उद्घरण' 'संसरण' इत्यादि प्रकरणे संस्कृतात करू कीं  
काय ह्याणून प्रश्न विचारला असेतां नागदेवाचार्य ह्याणिले. “नकोलः  
केशवदेयाः येऽप्यमाङ्गये स्वामीचा सांमान्यु परिवारु नागत्रैलकीः परमेश्वरे तरी  
जीवाचेया सकोचिता आन अनेक व्यसना अयोग्यता जाणौनीः आनकाठिष्यतः  
तुकंवौनी सकलांसी अल्पायासे ब्रह्मविद्याचियेठायै गित्रसता येत्रैनि परमेश्वर

ष्टोभुद्यमा वाचु हौ आवाः द्वाणौनिचो महाराष्ट्र्ये निरोपिलेकींगाः परव्ही  
र्वज्ञा ( चक्रधर स्वामीला ) काई देववाणि निरोपून लाहेकीं गाः भणौनि  
करसालस्तुत सूत्रबद्ध प्रकरण न करी तू कीः ” या एकाच हेतूने मराठी  
मध्ये ग्रंथ रचना सुरु झाली तोच हेतु श्री ब्रानेश्वराने पुढे ठेऊन भगवद्गीता  
मराठीत आणिली व अगदी अलीकडील श्रीधर कवि तोच हेतु पुढे ठेऊन  
पुराणे मराठी ओवीमध्ये रचितो । तथापि नागदेवाचार्याचा काळ होत नाही  
तोच परिस्थितीत बदल करावा लागला । नाथपंथ इत्यादि इतर पंथयांकडून  
या महानुभाव पंथास उपसर्ग होत असावा व या किंवा इतर दुसऱ्या कांही  
कारणमुळे आपली ब्रह्मविद्या आपली मर्ते आणि धर्ममर्ते इतरांपासून गुप्त  
देवण्याची आवश्यकता या पंथीयास नागदेवाचार्यानंतर ९० वर्षांच्या आंतच  
भासू लागली । या कार्याकरतां महानुभाव पंथाच्या निररिगळ्या आम्नायांनी  
निरनिराळ्या संकेत लिपी तयार करून लांत आपले ग्रंथ लिहिले आहेत.  
अगदी प्रथमच्या अशा दोन लिपी आहेत त्या सकळ लिपी आणि सुदरी लिपी  
होत । सकळ लिपीही रवळो व्यास यांनी शके १२७९ च्या सुमारास किंविलो  
तसेच सुंदरी लिपोचाहि जन्म शके १२८९ च्या सुमारास झाला । त्यानंतर  
ल्वकरच शके १२९० च्या सुमारास पारमांडळ्य लिपी निर्माण झाली । या  
शिवाय त्यानंतर ब्रजलिपी, सुभद्रालिपी, अंकालिपी, सिहलिपी इत्यादि अनेक  
लिपी निशाल्या । कवीश्वरी अंकालिपी गुर्जर शिवव्यासाने शके १३२९ मध्ये  
काढिली । महात्मा हरिराज करसालकरबुआ यांच्या संग्रहांत मठा एकंदर २९  
लिपीची नावे व त्यांच्या किल्या मिळाल्या तथापि बहुतेक ग्रंथ हल्ली सकळ  
लिपीतच असल्यामुळे इतर लिपोचा विचार करण्याची आवश्यकता नाही  
शोधकांस त्या इच्छा असल्यास मिळतील । लिपी तयार करण्यापूर्वीचे सरळ  
देवनागरी लिपीतील ग्रंथ मुळीच उपलब्ध नाहीत । मला सर्वात जुनी मिळा-  
लेली पोथी शके १४९८ मधील सकळ लिपीतील हल्ली माझे जवळ आहे ती  
मास्कर कवीश्वरकृत एकादशसंकंद द्वाणजे उद्घवगीता होये । व त्या पोथी त्रिष्यं  
विशेष सांगावयाचे द्वाणजे ती एका महानुभाव पंथीय महार गृहस्थाजवळ मिळाली ।  
सकळलिपीची किल्डी श्री. भावे यांनी आपल्या महाराष्ट्र सारस्वतांत दिली आहे,

दुसरा भाग संपूर्ण,

## भाग तिसरा.

चौदावें शतक

पहिल्या भागांत ज्ञानेश्वरी पूर्वं ग्रथाचा उल्लङ्घ आला असून दुमन्या भागांत ज्ञानेश्वरातर काळीन तेराव्या शतकांतील प्रमुख ग्रथासंबंधी माहिती आली आहे. ज्ञानेश्वरीच्या पूर्वीचा व तदुत्तर तेराव्या शतकांतला ग्रथसंग्रह उपलब्ध नसल्यामुळे तत्कालीन महानुभाव ग्रथसमृह वाचकांच्या समोर प्रामुख्याने यावा झाणून ही विभागणीची योजना केली आहे. महानुभाव मंडळी आपल्या वाडमयाची विभागणी निराळ्या तंडने करतात. पंथ संस्थानेपासूनच्या काळाचे एकंदर पांच विभाग ते कलिपतात. ते १ श्रुति २ स्मृति ३ वृद्धाचार ४ मार्गरूढि आणि ५ वर्तमान. असे आहेत. श्रीचक्रघराचे समकाळीन अथवा प्रत्यक्ष त्याचे मुखातून निघालेल्या शब्दांत श्रुति असेही झाणतात. श्रीनागदेवाचार्यासंबंधी अथवा तत्कालीन ग्रथांना स्मृति असेही झाणतात. स्मृतींनंतर झाणजे परशुरामाचार्य इत्यादिकाचे संबंधी अथवा तत्कालीन आचार विचारासंबंधी जो ग्रथसमूह त्यास वृद्धाचार असेही झाणतात. श्रीगुरुजर शिवव्यास इत्यादिकांच्या काळी संप्रदायासंबंधी रूढ झालेल्या बाबी-संबंधाने जो ग्रथसमूह ज्ञाला त्यास मार्गरूढि असेही झाणतात. व हळ्यां त्यानंतर जो ग्रथसमूह ज्ञाला त्यास वर्तमान असेही झाणतात हा वर्तमान काळ साधारणप्रणे १६ त्र्या शतकापासून अलीकडचा समजल्या जातो. हे विभाग महानुभावांनी धार्मिकटाणि पुढे ठेवून पाढले आहेत. तथापि वाडमय विषयक दृष्टिपुढे ठेवून भाषेचा अभ्यास कराव्यास शतकवार विभाग पाढणेच श्रेयस्कर आहे क हीच पद्धति श्री भावे यांनी महाराष्ट्र सारस्वतांत योजिली आहे.

आचार, विचार लक्षणस्थळ

‘अचलभुरारी’ शिष्य ‘गुरुजर शिवव्यास’ आणि ‘धाराशीवकर ओंकार व्यास’ यांचे शिष्य ‘सिद्धांते हरिव्यास’ या उभयतांनी श्रीचक्रघरांच्या मुखांतून निघाले. त्या सूत्ररूप वाक्यांना अधारात घेऊन त्यावर आचार विचार व लक्षण

यावरील तिन्ही स्थळांची बांधणी शंक १३२९ च्या सुमारास केली.



### आचारस्थळ

या तिन्ही स्थळांतीड प्रथम जे 'आचारस्थळ' यांतील एक उतारा देतो-

"जीवाचा स्वधर्म : गुरु : धर्म : । : वेगद्वा जीवासि काहीयर्म असे :  
तो धर्मशक्ती सहात दीधला : आतांचि कां : ब्रह्मचिद्ये अनुखंगिका :  
भणौनि : गुरु : शक्तिमंतु जीउहशक्तीमंतु : ॥ ४ ॥ स्वभणिजे जीउ :  
भाओ : भणिजे : तेथांचे जणे : ते काढ : ना : गुरु प्रकटे : भणिजे :  
अवतरौनि दास्य दे : ते मुचे : भणिजे : संसारापासौनि सुटे : ॥  
मग व्यासि : स्व भाओ : भणिजे : पूवपक्षे : झाने : पक्षे : सञ्चिद्यात :  
विषयक्षे : अवतारु : सीयांते दास्य ॥ १३५ ॥ दुखी : जीव नीराकरिले :  
विषय प्रेम : भणिजे : विषयत्वे आवडि : वियोगी नुरे ते प्रेम :  
सोडुन शके ते प्रीति : साहावासे वीडु नुपजे ते आवडि : पहिले  
आवडि : मग प्रीति : मग प्रेम : एकएकाची उत्तरावस्था : प्रेम हा  
सेवठ : । : दुर्लभ : भणिजे : दुष्करी कष्टाने पेवीजे : कांजे : तवं जीव  
विद्याचां ठाई तव सळूत वर्ते : ते मानुष्याना सुह श्रेष्ठु : मग : दुखी :  
हे विषय ठेले पुरे : तो काकतालीय न्यावो . । : कां दुखो : स्तात्व :  
मग वियोगु : मात्र रथे हे कदापि नुव्ये : भणौनि : दुर्लभ : ॥ १३५ ॥

श्री गुर्जर शिवव्यासांनी आचार विचार लक्षण या श्री स्थळावर टाचणे  
झणजे भाष्य केले आहे. न्यास भाष्य, लापिका इत्यादि नांवे आहेत. तीं सर्व  
गद्यांत आहेत. श्रीचक्रघर स्वामी जयांना पूर्वाश्रमी हरिपाठ देव हे नांव होते  
स्यांचेच वंशी श्री गुर्जर व्यासांचा जन्म झाला ते श्रीचक्रघरपासून सहाने पुरुष  
आहेत. हे मुळचे गुजरात देशाचे असल्यामुळे यांना गुर्जरव्यास असे नांव  
प्राप्त झाले. यांची मातृभाषा गुजराती असून यांनी मराठी मध्ये ग्रंथ रचना  
केली. यांची शिष्य परंपरा अझूनहि अव्याहत आहे. श्रीचक्रघर आणि  
श्रीगुर्जरव्यास यांची ब्राह्मण खाली दिली असहे.

**श्रीचक्रघरसाचा कंतवृक्षः—**



मूळपुरुष सोमदेव हे मूळ लाड देशाचे सामवेदी नागर ब्राह्मण होत. सोमदेव हा वीरधवळ राजाचा पुरोहित व विशाळदेव हा त्रिमळु देवाचा प्रधान होता. त्रिमळुदेवानंतर राजवैभव विशाळदेवास व त्याभ्या वराण्यास प्रस झाले हरिपाळदेव उर्फ श्रीचक्रधर स्वामी हे ख्याचिंच पुत्र. भरवस उर्फ भटोन्च येथे विशाळदेवांचे राजवाडे होते त्या वाढ्यांच्या बोहरील मिती अझूनांह कायम असून आंतमध्ये यवनांनी मशीदी बनविल्या आहेत. भरवस महात्म्य त्रोमे ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहेत. श्रीचक्रधर प्रभुना पूर्वाश्रमी येथे लीला केल्या. क्षणून भांडिक महानुभाव तें स्थळ पांवत्र समजून अझूनहि तेथे दर्शनास जातात. या वंशापैकी धर्मपालांचे पुत्र शिवपाल हे पैठणास येऊन अचलमुरारी व्यासाचे शिष्य झाले समागमे त्यांचा पुत्रांया संगपाल हाहि आला होता. तोहि

आपले चुलत्याचा शिष्य ज्ञाटा. शिवपलान महत्वर्मात गुर्जर शिवव्यास व संपालास सोगेगाजव्यास असे ह्याणतात. यांच्या गाद्या व परपरा अद्भुत कायम आहेत. सोगेगाज यास गोविंदराज विद्वांस हे अति वराग्यनिष्ठ शिष्य मिळाल्यामुळे या गार्दीस विद्वांस नांव मिळाले ते सांब्रत काळपर्यंत चालत आहे.

गुर्जर शिवव्यास यांच्या लापेकेतील एक उतारा देतो.

“ आतां दुसरें वीचार स्थळ मालिका : सरवके सहीत लापिका  
सहीत सांधेत असीजिति : ॥७॥ तेंचि कैसे : ना आधी सरवळा :  
मग : ल.पिका : मग : मालिका : ज्ञानमोचक : ह्याणजे : इश्वराचं  
चतुर्विध ज्ञानमोचक तरी : ज्ञानमोचककां पां : भणिजे : ना : ते :  
देमतीज्ञानभक्तिवराग्य : एकमोचके : एके अमोचके : ॥८॥ हेचि  
केविना बांधलिये गाइचे नि : निष्टे : मग किया उभयोरूपा : चयी :  
मग : ऐसेयासि साध्येहि अमोचके : तरी ऐसा वीरधर्भी होउनी  
कर्त्ता : जरी साक्षी : तयाचे काइ लक्षणां : ना आपण करीना : जरी :  
आणीका करवाऊना : करीता : तरी : देखे : तो साक्ष : जे : ॥९॥  
भणिजे : तो दृष्टा होउनी : जरी : उदास : जे ॥१०॥ तरि : ऐसाच्यंस  
नीरूपनअरूपा : एक कैसा ना तेथ वेगळा करूनए : भणौनि एथ अस  
असीया : ऐसा कांही भाव नाही : हज्जानप्रकाशी नरूपावेयाचिकारण :  
साधीले : ॥११॥ उंस ह्याणजे : तोही मोळौवि : जरि : एक कैसा :  
भणिजे तोहीचा योगु : एक कैसा ? : भणिजे : ना तेथ वेगळें :  
करू नये : जै काळ भई धर्म ! तरि : हापरीहारुके : ॥ श्री मूर्खेचि :  
ज्ञज्ञानचि : जरि जैनेल : जरि : एराचिंय चातीपरजाणवै : भणौनि  
निरूपावया कारण ऐसा उच्चार ॥१२॥

हा ग्रंथ बराच मोठा असून सकळ लिपीमध्ये आहे.

### शार्दूलधर भोजने, तांथ्रमालिका

शार्दूलधर पंडीत हा उपाध्याय आम्नायांतील असून याचे उपनांव भोजने  
होते यांनो तांथ्रमालिका ह्याणून १० क्षाकांचा मराठी ग्रंथ लिहिला आहे तो  
सोळापूर येथे १८९९ मध्ये छपविला होता. या ग्रंथांत श्रीक्रूर घासीनीं

जेथे जेथे लीलाकेल्या त्या त्या महानुभावीय पवित्र तीर्थस्थानांचा नामनिर्देश करून तेथें कोणत्या लीलाकेल्या त्याचाहि उल्लेख आहे. या तीर्थमालिकाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले असून प्रथम भागांत १६३ ग्रामनामे आली आहेत व उत्तरार्धात सरासरी ७९ ग्रामनामे आली आहेत. प्रत्येक ग्रामात निरनिशळी अनेक तीर्थस्थाने असल्यामुळे एकूण ६९० तीर्थस्थाने असल्याचे महानुभाव कळवितात. हीं गांवे नागपूर, वळहाड, खानदेश, मोगलाई इत्यादि भागांत पसरलेली आहेत व त्या त्या स्थळीं महानुभाव अद्यापिही दर्शनास जातात.

या तीर्थमालिकेतील २—३ श्लोक देतो.

प्रभुस्थित 'वडेनरा 'आंबजयये' सुहावा ॥ प्रहरित अहिरोशा भेटला  
 'रामदेवा , ॥ परतर गत पृढा 'वासर्णी' 'आलग्रामी' ॥ यव भय  
 अघनाशा 'पातुर्गे' वस्ति स्वामी ॥१०॥ 'विषये' आंजनीसी भव भय  
 हरुनी पूत 'भेघकराते' ॥ लोनार्णी कुंडधारी ग्रहण कमळजा  
 'रामसा' 'पेठणाते' ॥ तेथे 'नागांविकेते' प्रहरुनि कठिकाप्रेम  
 मंचारकर्ता ॥ शाला येकांक ऐसा करभुज मगिता ग्रामलेडी  
 समस्ता ॥११॥ शाके शाळा पुराण भू परिमिती रक्काश संवत्सरी ॥  
 मासे कार्तिक संक्रिके मुनि तियौ शुळशशी वासरी ॥ नाशांवे प्रति  
 भेट देउनि तदानंता जिवा उद्धरी ॥ त्याते मी मानसीं सदा स्मरतसे  
 तारी भर्वीं श्रीहरी ॥१२॥

शेवटच्या श्लोकांत नागांविकेची भेट शके ११८६ मध्ये श्रीचक्रवर  
 स्वामीशी झाल्याचा उल्लेख आहे.

### तसेच

पूर्वांशी गुणशास्त्र भूमि गणिता ग्रामा समस्ता विभू ॥ वन्ही योम  
 भर्गीद्रवास खचिता श्री उत्तरांशी विभू ॥ ऐसाहायन चाष्टमास विदुक्ती  
 चांगो दिनीं सुंदरा ॥ गोदातीर निवास पैश्वनिया पूता कृता ही  
 धरा ॥७७॥ शाके वेद नवेंदु भूमि गणिता संवत्सरे चांगिरे ॥ कृष्णे  
 माघ चतुर्थी मंगळदिने ग्रामात वेलापुरे ॥ गंगानीर त्वंज्ञानिः चिन्मात्री  
 बीजे करी उत्तरे ॥ माझी आंगित जाणुनी चथळत-

या वर्हन श्री चक्रधर स्वामी शके १९४८ मध्ये उत्तरेस बदरीकेदार कडेस गमन करते ज्ञाले हें निश्चित ठरते.

### नवरस नारायणाचं महा भारत

शार्दूलधर भोजने यांची महाभारत ओवीबद्ध रचल्याचा श्री. भोवे यांची महाराष्ट्र सारस्वतांत उल्लेख केला आहे. या ग्रंथात कवीने स्वतःस 'नवरस नारायण' हे टोपणनांव घेतले आहे. या ग्रंथात श्रीकृष्णकथा बदलून सांगितली असून मूळभारतांत नाहीत अशा अनेक गोष्टी नव्या घातल्या ओहत. या काव्यात एकेठिकाणी स्वतःचा खालील प्रमाणे उल्लेख केला आहे.

श्रीकृष्ण धनुर्ज्यनामा शार्दूलरु । भाजनोपनाम्ना योगेश्वरु ।  
ते या मुण्डातु काव्य सुदरु । ह्याणे नवरसनारायणू ॥

### नृसिंह पंडीत

नृसिंहकवी हा कवीश्वर आम्नायातील चाल्हेराज उर्फ चाळ्हण यांचा शिष्य होय. तो चिखली गांवचा राहणारा. याने आपल्या गुरुच्या नावाने 'संकेतगीता' या नांवची भगवद्गतेवर मराठी ओवीबद्ध टोका केला आहे. यांचा गुरु चाळ्हण हाहि घिरान असून त्याने 'सत्वानुवाद' 'ज्ञानप्रकाश' इत्यादि ग्रंथ केले आहेत. तथापि तो आपल्या स्वतःचे कृतीपेक्षां आपल्यांशिष्यांच्या कृतीकरतांच विशेष प्रसिद्धांस आला आहे.

### 'संकेतगीता'

या गीतेत नृसिंह पंडिताने तत्पूर्वी ज्ञालेल्या पंथातील व पंथांबाहेरील अनेक गीता टीकांचा उल्लेख केला आहे. तो येणे प्रसिद्ध—

भूषण कवी 'भास्करा' सारिले ; 'निरुद्ग' 'संपादन' 'ज्ञालदेवो'  
निक : तशांची सर्ग केवि ठाक : द्ववहत : 'शकर भाव्य' शकरनुसाराह :  
ज्ञानदेवो बोलिला अतिप्रसारू ॥ तया अद्वैती भारू : भणौनि लांडां

अर्थुः ॥ श्रीधराचार्यं पंडितं श्रेष्ठुः पदं व्याख्यानीं सपष्टुः परि पदार्थं  
ज्ञाने विषयं द्रव्यम् अर्थु केवो सुचेः ॥ लाङा रामेया भाष्मसुचलाः  
परि ता आवरोनि बोलिला : गंगाधरें अर्थु केला : तो षटकमेचि : ॥  
एवं टीकाकारा समस्तां : गीतार्थाची अपूर्णता : तो विलवकापुर्ण  
महिंद्रं पंडिता : श्रीगुरु निरुपितेजाले : ॥ परितोहि नरेचि अर्थु :  
नाहीं ब्रह्मत्तिं हेतु : नुपुरेचि माझा मनोरथ : गीतार्थ विषयींचा : ॥  
पद्धतिया समस्ताहि टीका : परी शब्दार्थूचि निका नेटका : सिद्धांत  
भेटू आवांका : तो दिसेचिना : ॥

गीते शिवाय नृसिंह पंडितानें रुक्मणी स्वयंबर नांवाचा एक ग्रंथ सरासरी  
अटीच हजार ओव्याचा लिहिला आहे. या ग्रंथाचा लेखनकाल “शरपक्ष  
राम चंद्र सुभानुनागा। शकारंभा मधुरोत्तमा” असा दिला आहे. शरपक्ष रामचंद्र  
झणजे शके १३२९ असा त्या पुस्तकाचा काल येतो.

### भीष्माचार्य

पंडीत भीष्माचार्य या नांवचे या महानुभावीय पंथात एकंदर तीन प्रसिद्ध  
ग्रंथकार होऊन गेले पैकीं पहिले भीष्माचार्य हे तेशव्या शतकांत होऊन गेले  
त्याचे विद्यागुरु प्रसिद्ध पंडीत बोपदेव हे होते व धर्मदक्षिणागुरु हेतुस्थळ कर्ते  
न्याय व्यास हे होते. या भीष्माचार्याच्या काव्य ग्रंथांसंबंधी दुसऱ्या भागात  
उल्लेख आलेलाच आहे. तिसऱ्या भागात उल्लेख केला त्या वेक्षां चाणास्ती  
बरेच ग्रंथ त्यानें केले आहेत. गीतगोविंदावर ‘महाराष्ट्र सुवेधिनी’  
टीका केली असून व्याकरण शास्त्रावर ‘नामविभक्ती’ आणि भाषा शास्त्रावर  
‘पंचवार्तिक’ असे दोन ग्रंथ केले आहेत. दोन्हीहि ग्रंथ हाती न  
आल्यामुळे त्यांतील उतारे देतां आले नाहीत तथापि श्री. भावे यांच्या  
सारस्वतावरून विशेषता ‘पंचवार्तिक’ या ग्रंथाची कल्पना येईल.  
पंचवार्तिकांत १ सूत्रलक्षण (२) सूत्र प्रकृति (३) सूत्र कारक (४)  
सूत्राख्यान (५) सूत्रस्वरूप अशीं पांच प्रकरणे आहेत. सूत्र झाणजे  
‘अध्याहरे कां पूर्वपदानुवृत्ति समवेत अत्पाक्षरे असंदिग्ध पदे असेति: तेही  
पदीं करून जेणे प्रयोगे अर्थज्ञान सूत्रिजे हाणजे मुद्रिजे, तया प्रयोगातें

सूत्र द्वाणिजे.' या सूत्राचे १ वचन २ वाक्य ३ प्रकरण व ४ महावाक्य असें ४ भेद केले आहेत. त्याचा अर्थ '१ वचनापासोनि अर्थ निफन्नला तो वचनार्थ (२) वचना पासोनि वाक्य निफन्नले (३) वाक्या पासौनि प्रकरण निफन्नले (४) प्रकरणा पासोनि महा वाक्य निफन्नले.' वैग्रे. वरील दोन्ही पुस्तके मराठी व्याकरण व भाषा शाळा या दृष्टीने अभ्यास योग्य आहेत.

वरील भीष्माचार्यशिवाय भीष्माचार्य भिवदा लासूरकर आणि भीष्माचार्य वाईदेशकर असें दोन भीष्माचार्य होऊन गेले. श्री. भावे यांचे मते ते १६ व्या आणि १६ व्या शतकात होऊन गेले असावे असें द्वाणितात. तथापि लासूरकर भीष्माचार्य शके १३१० च्या सुमारास पारमांडळ्य आम्नायांत होऊन गेले ते नागनाथाचे शिष्य होत व वाईदेशकर भीष्माचार्य या नांवचे दोवे होऊन गेले पैकी एक शके १४६० चे सुमारास व दुसरे शके १९६३ च्या सुमारास झाले. ते दोवे उपाध्याय आम्नायांतील होते. लासूरकर भीष्माचार्यांची गद्यराजावर आणि अंताक्षरीवर टीका असल्याचा 'काव्यसूचि' मध्ये उल्लेख आहे तसेच उभयता वाईदेशकर भीष्माचार्य यांचेहि 'निरुक्त प्रकरणवस', 'लक्षण महाभाष्य' इत्यादि अनेक ग्रंथ असल्याचा उल्लेख आहे.

'कानृदद्य पंडीत' याचे आचार विचार लक्षण त्रयीवर एकादश प्रकरण सूत्र भाष्य हणून चौदावे शतकात तयार केलेले भाष्य आहे. तसेच शिवाचार्य शिष्य गोर्विदमुनि पारमांडळ्य यांचा 'लक्षण रत्नाकर भाष्य' हणून त्याच सुमाराचा ग्रंथ आहे. 'पारमांडळ्य चक्रपणी' यांचे 'सिद्धांत भागवत' याच शतकात लिहिले आहे. वरील प्रसिद्ध ग्रंथाचा स्थळा भावामुळे नामनिर्देश मात्र करणे प्राप्त आहे.

## भाग चवथा.

पंधरावे शतक.

भक्तिप्रबोध.



हा ग्रंथ पंधराव्या शतकांत कवीश्वराम्नाय दिक्षीत श्री गावदराज गुरु बलुळ यानें केला आहे. हा ग्रंथ ओवीवद्ध असून त्यांत भगवद्भक्तीचा माहिमा वर्णित केला आहे. त्यांतील एक लहानसा उतारा देतो.

कुळाळे चतुरानने । उचलौनि आनिने धुपटने ॥ काळा सांघैमियंशी धरिले तेने । तो कांडार सांगैन आता ॥२७३॥ सातखन चौदा उधाळी । बाहात्तर ओवरिया एकवीस पानतळी ॥ तेथ वाहुळे रेखिले तळी । कुमर उमशंकराचा ॥२०४॥ नानापरिचे प्रकाशु । सातखनी असीम साहस्र ॥ चहू वेदाचे अंशू । तेथ वेली रंखिलिया ॥२७५॥ तेतोस कांडो सहित ईद्र । उमेसाईत ब्रह्मारुद्र ॥ परिचरे सहित फनेद्र । रेखीले खनोखनी ॥ वरिला खनी दोनदोनी । वागवावया गुज तिन्ही । एकव(ट)ले ॥२७७॥ नव जालंधरी तेयां । केली पू ? कौडैल तो जावया ॥ तेथ वांगारा घालौनिया । विरहाशीचा ॥२७९॥ तेथ कनक परियळ भावाचा । रत्नदीपुउजलिला जीवाचा ॥ मग ओवाळिला खामो विस्वाचा । दोहीं करी ॥२७१॥

ही पोथी लाहोर येथे म. जयतिराज याचे संग्रहांत मिळाली. णच्या ठिकाणी न योजिलेला दिसतो.

### गीतार्थ बोधिनी उर्फे भिंगारकरी

ही टीका पंधराव्या शतकांत भिंगारकर बुआ या महानुभावी पंडितांनी केलेली आहे. ती मूळ संस्कृतमध्ये असल्याचे समजते. अङ्गून ती पाहण्यांत आली नाही. तिची एक प्रत नागपूर जिल्हांन एकेराजबुआ महंत याचे जवळ असल्याचे नुकरेच समजले आहे. ती मिळविष्याचा प्रयत्न सुखुं आहे. या गीता टीकेचा उल्लेख घांच शतकांत लिहिलेल्या

गोपाळदासी गीता टीकेच्या शेवटी असा केला आहे.

‘ श्रीभिंगार करेणोक्ता टीका पदाच आश्रितः ।  
तदाश्रया स्वबुद्ध्याच स्वमिद्धांता मयोचिता ॥ ’

या भिंगारकरी टीकेचे मराठी रूपांतरीहि कोणी केले असून तेहि उपलब्ध असल्याचे कळते. एक प्रत चांदूर बाजार येथील ग्रंथ संग्रहांत आहे.

### गोपाळदासी

पंवराब्या शतकांतीलच पण भिंगारकरी टीकेनंतर लिहीलेली एक गीता टीका प्रसिद्ध आहे. तिथा ‘ गोपाळदासी ’ असे ह्याणतात. ती कवीश्वर आम्नायांतील दोक्षित पडित गोपाळमुनि दर्यापूरकर यांनी लिहीली आहे. ती मराठी गद्यांत आहे. या ग्रंथाचे शेवटी ‘ ब्रह्मविद्या परंगुद्दं सर्व शास्त्रार्थं संग्रहम् ॥ उक्तमष्टादशोऽध्यायः परमार्थं विनीजिथम् श्री मद्रोपालदासेन दर्यापूर करेणच ॥ कृतेयं भगवद्गीताहि स्वात्मबोधतः ॥२॥ ’

यांना वाकींद गोपाळदास खाणतात हे घाहेब्यासाचे शिष्य असून वन्हाडांत दर्यापूर ( जि० उमरावती ) येथील राहणारे होते यांच्या गादीस दर्यापूर करांची गादी असे ह्याणतात.

### गीता अ० ५ ऋक ७

योगयुक्ते विशुद्धात्मा या लोकाची टीका:—

‘ सः नरः—नो नर ’ कर्म कुर्वन्—कर्म करीत साता, अपि न लिप्यते—  
—निर्धारेसी आपण लिप्स होत नाहीं ‘ सः कः । यः—जो, योगयुक्त-  
ज्ञानपूर्वक अचार युक्त अशा, ( का जे योग संयोग, कर्म-कर्तृत्वा वाचक,  
ज्या कर्तृत्वाचा जो संयोग त्याते कर्म योगच बोलिजे पर प्रकर्णनुरूप  
यो जाव, ज्ञानाचाही योग, कर्माचाही योग, व्यवहाराचाही योग,  
त्यागाचाही योग, वैराग्याचाही योग, अचाराचाही योग, ऐसा व्याप्ति-  
शब्द असे ह्यौ० योगयुक्त-अचार युक्त ) ‘ पुनः किं ’ विशुद्धात्माभनी—

शयेसी शुद्ध अंतःकरण अशा ( तथा 'निशेषेण शुद्ध आत्मा विशुद्धात्मा' अचाराचा विशेष जे अस्तिपर तिए करून शुद्धांतः कर्ण जयाचा तो ) विजितात्मा-विशेषण जितिला आहे मन जयाचा तो अशा, जितेद्वियः-जितिली आहेत इंद्रियें येण तो असा, सर्व भूतात्म भूतात्मा-भूत ह्याणतिलि या, जाहला आहे आत्मा-प्राणाखा जो तो, तया, आत्मा-पुरुष का जो ( दु० सर्व भूतानां आत्मा भूतात्म सर्व भूतात्म भूत तद्वत् आत्मा, सर्व शब्दे प्राणिमात्र तथा देवना ही, एवं सकल जीव देवता त्याचा आत्मा झाला आहे का जो परमेश्वर तद्वत् आत्मा व्यापक अहिंसार्थी अथवा सर्व भूतात्म-भूत जो परमात्मा, याचाहि आत्मा अनुभूती प्रिय का जो असा ) ॥ ७ ॥

ही गीताटीका लाहोर येथे महंत दत्तराज यांनी सन १९०० मध्ये आपल्या दत्तप्रकाश छापखान्यांत छापून प्रसिद्ध केली आहे

### कोषकार दत्तराज

याच शतकांत दत्तराज मराठे या नांवचे महानुभाव कविहोउन मेळे त्यांनी प्रसिद्ध साती ग्रंथांतील कठिण शब्दाचा कोष तयार केला आहे. हा कोष अकार विव्हेनसून त्या त्या ग्रंथांत ज्या क्रमानें शब्द आले त्याचकमानें त्याचा अर्थ विशाद केला असतो. या प्रकारथ्या कोषास महानुभावीय ग्रंथांत टीप असें ह्याणतात. टीप आणि भाष्य यामध्ये फरक उघडच आहे. दत्तराजा शिवाय अनेक विद्वानांनी निरनिराळ्या ग्रंथावर टीप ग्रंथ केले आहेत.

### संतोषमुनि कृष्णदास

या शतकांतील प्रसिद्ध आणि पंथीयांमध्ये विशेष आवडता ग्रंथकार संतोष-मुनि कृष्णदास हा होय. हा कवि पारमांडल्य आम्नायांतील असून आम्नाय प्रवर्तक प्रसिद्ध गोपाळपंडित ऊर्फ आनेराज व्यास यांचे पासून संतोषमुनिची सातवी पिढी येते. या कवीचा विशेष प्रसिद्ध असा ग्रंथ ह्याणेज 'रुक्मिणी स्थंयवर' होय तो ओवीबद्द असून त्यांत २८ अध्याय आहेत. ग्रंथाची भाषा मनोहर असून सरळ आहे या कवीचे मराठी भाषेवर अस्युक्त प्रेम दिसते.

ऋक्विमणी स्वयंवराची पोथी मला हरिपुर जिल्हा हजारा पंजाब येथे गोपाळमंदि-  
रांतील संस्कृत पाठशाळेतील ग्रंथसंग्रहात मिळाली हा। ऋक्विमणी स्वयंवर ग्रंथ  
संतोषमुनि कृष्णदास यानें शके १४८६ मध्ये गंगातीरी कुकुमठाणे येथे  
सिंगधरी अरभकरून एक महिन्याच्या अवधीत श्रीनगर ( नाशीक जिल्हांतील  
शिन्हर ) येथे भिळमाचे मठीत पूर्ण केला। या ग्रंथातील मराठी भाषेच्या सुति  
संबंधाचाच उतारा खाली देत आहे.

### ऋक्विमणी स्वयंवर

माणग व्यासादिकी मुनी ॥ कथा वोलिली संसकृता वानी ॥  
ते अता मन्हाटीया भाषा करूनी ॥ सांबोजताया ॥ ४१ ॥  
अपम्रेश पीशाच जाने ॥ मागधी यानी सूरसेने ॥  
संसकृत प्राङ्मुख या षट्वाणी ॥ आनीकी छपन्न भाषा ॥ ४२ ॥  
या भाषाचे पाक विस्तार ॥ करावया मन्हाटी एक चतुर ॥  
तयाचेन प्रसादे जानीजाति विचार ॥ सर्व भाषाचे ॥ ४३ ॥  
ह्यानोनी संसकृताची टीका ॥ मन्हाटी ह्यानीजताय आईका ॥  
जैसी हेमाची मुद्रीका ॥ वरी गरुड पाच ॥ ४४ ॥  
तैसी छपन्न भाषाचीय मुगटी ॥ शोमे सुहावी सुंदर मन्हाटी ॥  
यानी संसकृत वाढवीले पोटी ॥ वागवी पुढा करूनी ॥ ४५ ॥  
जैसी स्नेहाळु जननी ॥ अपत्य वागवी करी धरूनी ॥  
तैसी षट्माशा लाशुनी ॥ व्यापारचीत असे ॥ ४६ ॥  
येन श्रोते कोणती ह्यानी ॥ ह्याने ती संसकृत तव देववानी ॥  
ती यसी उपमा कारे सानी ॥ दीधली तुवा ॥ ४७ ॥  
तर सांगैन एक परीहारू ॥ आईका करूनीया विचारू ॥  
हा सहजचि शब्द उच्चारू ॥ घटणा येसीच असे ॥ ४८ ॥  
मन्हाटी ह्यालिंग वाक्य ॥ आनी संसकृत तव नपुसक ॥  
ह्यानोना वाळकत्व आईक ॥ तयासीच सज्जे ॥ ४९ ॥  
ऐसी ते सर्व भाषाची जननी ॥ उत्तम पवित्र मन्हाटी वानी ॥  
आदि पुरुषे यांगी केली ह्यानोनी ॥ अनीवार झीदे जाली ॥ ५० ॥  
तीया मन्हाटी भाषा ॥ रुक्मीनी सैवर कथा आईका ॥  
जे ध्वन जालेया मङ्गापातका ॥ क्षालन करी ॥ ५१ ॥  
येसा रुक्मीनी सैवर कथा सुहावी ॥ श्रोते प्रसंग होऊन आईकावी ॥  
मी सांगैन बोवडा बोली ॥ ह्याणे कवो कृष्णदासु ॥

## मुरारम्लविद्वांस

कवीश्वर आम्नायांत याच शतकांत मुरारम्ल या नांवचे विद्वान कवि होऊन गेले हे चाहे व्यासयांचे शिष्य होत यांनी गीता भाषादि १२२ प्रमेये लिहिली आहेत.

### पंथाचा पंजाबांत प्रवेश

१९ व्या शतकांत आणखी एक विशेष गोष्ट पंथाच्या इतिहासांत घडली. ती गोष्ट क्षणजे या पंथाचा प्रथम प्रवेश पंजाबांत या शतकांत ज्ञाला; वास्तविक महाराष्ट्र अथवा वळाड, जेंये हा पंथ सुरुं ज्ञाला, तेथून पंजाब देश हा किंतीती दूर आहे तथापि केवळ परेमेश्वरी योजनेने या पंथाचा प्रवेश तेथवर ज्ञाला. वास्तविक पंजाब हा देश यवनप्रधान आहे. तेथील हिंदूहि सानिध्याने आचार विचारांत अर्धे यवन आहेत. भद्र्याभक्ष्य, पेयापेय इत्यादिकांत इतर प्रांतांतील हिंदु लोकांपेक्षां पंजाबस्थ ब्राह्मण क्षत्रियादि हिंदु यिन प्रवृत्तीचे आहेत. तेव्हां अशा परिस्थितीत आहेंसा तत्वाच्या पायावर बसविलेल्या धर्म पंथांचा प्रसार पंजाबांत बहावा ही ईश्वराचीच पूर्व संकलिप्त योजना असली पाहिजे; व आज सर्व पंजाबभर सहाराच्या मैदानांत जसें मधून मधून वनस्पति जलयुक्त भूक्ळंड दिसावे तसें आहेंसा व्रतानुवायी महानुभावसंघ दृष्टेतर्तीस येत आहेत.

पंजाबांत प्रथम या पंथाचा प्रवेश ज्ञाला त्याची हकीकत अशी आहे. पंजाबात सारंगकोट येदें कृष्णराज या नांवाचे क्षत्रिय गृहस्थ असत त्यांचा उंटावरून दक्षिण देशांत क्षणजे नर्मदेच्या दक्षिणेस मालाची ने आण करण्याचा व्यापार होता. एकदां व्यापारा निमित्त फिरत असतां वळाडांत कवीश्वर आम्नायांतील ‘माधेराजबुआ’ यांची गाठ पडली. त्यांचा उपदेश कानी पडल्यासुले कृष्ण राजाची संसार मार्गांपसून निवृत्ति ज्ञाली व त्यांनी महात्म धर्माची दीक्षा माधेराजबुआ यांच्या जवळ घेऊन त्यांनाच धर्म गुरु केले. परत पंजाबांत गेल्यावर कृष्णराजांनी एकांतवास स्वीकारून ब्रह्मविद्येत काळ

बालविष्णवास सुरवात केली. सारंगकोट येथे त्याचा भाऊ राहत असे तो शान्तपृथी असून देवीचा निस्सीम उपासक होता. प्रथम त्याच्या चार मुळांना व नंतर त्यालाहि महात्म धर्माची दीक्षा देऊन गुप्त ब्रह्मविद्येचा त्यांना परिचय करून दिला. ही गोष्ट पंथाव्या शतकाच्या अखेर अखेर घडली व तेथून या पंथाचा पंजावांत प्रसार व्हावयास सुरवात झाली.

### महानुभावीय पाहिले हिंदी कवी

महानुभावीय ग्रंथसंग्रह आजवर विशेषेकरून मराठी व प्रायः संकृतमध्ये असे. दामोदर पंडितांच्या कांहीं चौपद्याची मात्र भाषा हिंदी मिश्रित मराठी अथवा नाथपृथी भाषेप्रमाणे आहे. पांतु शुद्ध हिंदीमध्ये महानुभावीय ग्रंथ लिहिल्याचा उपक्रम कृष्णराज उर्फ पंडित कृष्णमुने पंजाबी यांनोच केला व त्यांना ग्रंथ प्रसाराचे कार्य हिंदी भाषा प्रधान अशा देशांतच करावयाचे असल्यामुळे साहजीकच हिंदीमध्ये ग्रंथ रचना करावी लागली. पंडीत कृष्णमुने यांचे अंडास्तोत्र, गुलर स्तोत्र, दर्शन प्रकाश व श्रीकृष्ण दत्तात्रय, गौरस्वामी इत्यादिकांची स्तोत्रे ‘अवतार महिमा’, ‘षड्दर्शनसार’ वैरे प्रसिद्ध आहेत.

### गुलरनामा स्तोत्र

गुलरनामास्तोत्र अर्थात् ब्रह्मण्डस्तोत्र यांतीळ एक चौपाई देतो.

जडमूल बिन देखा एक दर्खत गुलरका ॥ उसको अनंत अपार गुलर लाने सुमार नहीं फूलोका ॥ जमीन अस्मान् वरोबर देखे ॥ दोदो सूरज चंद्र देखे नवलखतारे ॥ चौदा भुवन सांतो दरियाच मेरू पर्वत नदी नाले कैक हजारे ॥

### चौथा भाग संपूर्ण

## भाग पांचवा.

सोळावें शतक

महानुभावीय वाडमयाच्या इतिहासांत १६ वे शतक फार महत्वाचे आहे. या शतकांत अनेक महानुभाव पंडित आणि कविं निर्माण झाले आहेत व या शतकानें महानुभावांच्या ग्रंथभांडारांत अपूर्व भर टाकली आहे. त्याच द्रमाणे या ग्रंथभांडारानें महानुभावीय वाडमय इतर मराठी वाडमयाच्या तोडीचे आहे किंबद्धु त्यापेक्षांहि उच्च दर्जानें आहे असें दिसून येईल. स्थलाभवामुळे काहीं प्रमुख ग्रंथकार आणि ग्रंथ या संबंधांच उल्लेख करावा लागत आहे.

### चक्रपाणीव्यास वर्धनस्थ

चक्रपाणी व्यास (बास) यांचे पूर्वश्रीमीचे नांव चाहण पंडीत हे सारस्वत ब्राह्मण जातीचे विद्वान गृहस्थ राजपुताना येयील गहिराशी होते. दैवतशात् वन्हाडांत उपाध्यायांतील संतराज वर्धनस्थ (वीडकर) या महानुभाव महात्म्याचा समागम झाल्यामुळे त्यांचे पासून शके १९०९ मध्ये महानुभाव पंथाची दीक्षा घेतली; दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी 'चक्रपणी व्यास' हें नांव धारण केले. हे चक्रपाणीव्यास ब्रह्मविद्या शास्त्रांच्युतन होऊन त्यांनी संस्कृत, हिंदी, मराठी इत्यादि भाषेत ग्रंथ रचना केली. त्यांत संस्कृत समुदाय सूत्रपाठ, पाठांच्या लापिका, सरखले, दोही मालिकेच्या टीका दृष्टांतस्थळ या शिवाय मराठी नित्यदिनी लीलास्तोत्र व इतर श्लोक आणि ओवीब्रह्म कवन केले आहे. हे बहुधा क्रिद्धपुरी राहात असत व त्यांनी बीडकर शाखा (पटी) स्थापन केली. हे शके १९६९ साली वन्हाडांत श्रीक्रिद्धद्वार क्षेत्री देवदर्शनास गेले (समाधिस्थ झाले).

### नित्यदिनी लीला स्तोत्र

मराठी काव्यांची कल्पना यावी हाणून नित्यदिनी लीला स्तोत्रांतील उत्तरे देत आहे.

संमार्जनादि कृत सारुनि रंगमाला । नागांविका स्नत संमार्जन छृत्यशदा ॥  
 सर्वैं सुराज भुवर्नीं उज्जलीं प्रदीपु । पद्मासनीं परिकरे प्रभुरावो वैसे ॥४३॥  
 आडा सुभाळ फळकीं घर कस्तुरीचा । सर्वांगि रेखित सुभौरि सुकुर्दमांची ॥  
 श्रीदिव्यरीं सुकुर्दमाल विराजमाण । श्रीकंठ मंडित सुवर्ण विचित्र माठा ॥४४॥  
 कणेंद्रियी झळबु केवर बाहुसूषा । खारभ्य पुण्य कलिका सर हस्तकी ऐ ॥  
 प्रोत्कुल्लु पुष्पित करीं स्तवकू प्रशोभे । वा वाल्लिजे परम मंगल धूपदीपीं ॥४५॥  
 नागांविकाद्यनुचरीं नमिजे परात्मा । आमस्त लोक मग पाठविजे कृपाले ॥  
 व्याळीं ब्रतोद्धन सिता पथयुक्त कीजो । तांबूल बच्चकमलीं मिरवे परेशा ॥४६॥  
 एशी वेथक बोधकां भवहृता आनंद संसारका । कैवल्यादिक दान दायक  
 सदा अद्वात्मका निर्मळीं ॥ सर्वीं साधन कारणां प्रतिदिनीं लीलांकरी  
 अच्युतु । त्या जीवां स्मर मानसां बदसुखे आर्हक करीं सदा ॥ ४९ ॥

### भास्करसुनि पाठमांडल्य

या कवीने परसिद्धांत सूत्रपाठ मराठीतून संस्कृत केला आहे. हा  
 संस्कृतपाठ म. दत्तराज यांचे हातचा लिहिलेला अमृतसर येथे म. मुकुंदराज  
 आराध्ये यांचे जवळ मिळाला. यांचा निश्चयात्मक काळ सांगता येत  
 नाहीं तथापि तो १९ व्या शतकांत शाळा असावा. या पाठावरून अमृतसर  
 निवासी म. मुकुंदराज हे हिंदी पाठ तयार करीत आहेत, या सूत्रपाठाचा उपसंहार  
 खाली दिल्याप्रमाणे आहे.

### सिद्धांतसूत्र पाठाचा उपसंहार

परसिद्धांत सूत्राणां पाठः संस्कृतया गिरा । कलौ श्री प्रभुणा प्रोक्ता  
 श्रीमच्चक्षक्तर्पति ॥१॥ नागार्जुनायतेनोक्ता द्रादशाऽध्याय संभितः ।  
 परमार्गस्य मोक्षार्थं वेदं अकधरं गुहं ॥२॥ वालबोधगिरा देवः पुनर्  
 नागार्जनं प्रति ॥३॥ वालानां प्रतिसुखबोधाय सूत्रपाठं स उक्तवान् ।  
 गोपालं पंडितैरिच्छा मानवाख्यैनिरुपितं । नागार्जुने यथा शिष्या  
 द्वालिंशत्पृष्ठणा दितम् ॥४॥ परसिद्धांत सूत्राणि यावंति वचनानिच ।  
 ज्ञातारात्माद्विदुः सर्वे द्वालिंशत्पृष्ठणस्य इक्ष ॥५॥ नागार्जुनाय महते  
 भगवत्तमेनम । सिद्धांत सूत्र । सिद्धांत सूत्र परपाठ उदीरतोयम् ।  
 सोयां पंथान्वय उरु लिखितः स्वमाणे । सद् भास्करेण कविना  
 मुनिहर्षणाय ॥६॥ महायुगानि जातानि शतसंख्यानि नारद ।

माहात्मनांच मार्गस्य कल्पेऽस्मिन् नान्यथावचः ॥१२॥ अज्ञांता ये कल्पे  
लोका तिरस्कुर्वन्ति मोहिता । अल्पकाल प्रजातोयं मार्गस्यैषा महात्मना  
॥१३॥ यदा यदा भवेत्पुंसां ज्ञानं तेन तरंतिते ॥ नास्ति कालस्थ  
बाहुल्यात् परमार्गे प्रयोजनम् ॥ १४ ॥ सर्वे वंदा भूतले सन्ति नित्या-  
स्तद्वीक्षारते ये महामानसत्यं । तद्विद्यां दर्शनानांचलोके । वेदेनोक्ता  
दर्शना । स्थाद्यनित्याः ॥ १५ ॥ श्रीभारतं भागवतं निरुक्तं विश्रामकाले  
कथितं समस्तां वेदादिशास्त्रंच पुराणवर्गं व्यासेन ब्रह्मादि पदेन सर्वम्  
॥ २० ॥ नाशकनीयं भुवि पंडिते स्तत् गुरोः प्रसादेनच वेदनाथम् ।  
सिद्धांतं सूक्तस्य महात्मनोयं । दद्याच्च मार्गान् प्रतिलेखयित्वा ॥२१॥  
इति श्री पर सिद्धांत सूत्र पाठस्योपसंहारः संपूर्ण मण्डलः ।

वरील उतान्यांत व्याकरणाच्या बन्याच चुका आहेत तथापि पोथी  
बरहुकूम नक्ळल केली असल्यामुळे त्या तशाच ठेविल्या आहेत.

### एतद्विवेक्षण कवीकृत बालक्रीडा

एतद्विवेक्षण कवि उर्फ ओंकार हा कवीश्वर आम्नायांतील म. चाहेव्यास यांचा  
शिष्य होय, यांचा श्री कृष्ण बालक्रीडा हाणून ओंकावद्व ग्रंथ प्रसिद्ध आहे  
हा कवि कवीश्वराम्नायांतील मुरारी मल्हाचा नातु होय. बालक्रीडेच्या अंतिम  
ओव्या खाली दिस्या आहेत.

“ शके पंचराशेते आली : विलंबी नाम संघतसरे : श्रावणमासी शुद्ध  
षंचमीष : पडतरदेशी चिंडाळीष : सिद्ध ज्ञाला ग्रंथुहा : अंथी  
सहस्रादीक दोनीशेते : एक सप्तक या या वेगळे : कवर्णी क्षेपक न  
घालाच : कवीती : चिंडान मुरारी मल्हाचा न.तु : कवी मंडळीये  
पलहान राजा सुनु : इति श्री भागवते महापुराणे दशमसंक्षेपे कंसवत्रादि  
बालक्रीडा चतुर्विंशति अध्याय : .

ही पोथी पेशावर येथे श्रीकृष्ण मंदिरांत वाई देशकर अधिकारी कृष्णराज  
महंत यांचे संग्रहांत मिळाली.

### एतद्विवेक्षण कवीकृत अष्टविवाह

आणखी एक दुसरा येतद्विवेक्षण कवी त्याच सुमारास ज्ञाला त्याचा ऋत्विमणी

स्वयंवरादि आठ स्वयंवरांचा ओषीबद्ध ग्रंथ आहे त्याला 'अष्टविवाह' ही ह्याणतात. या ग्रंथांत प्रथम त्रदकिमणीहरण, जांबुत्री स्वयंवर तसेच सुमित्रविंदा, लक्ष्मणा, भग्ना, काळिदी वैगरेच्या गोड कथा वर्णिल्या आहेत ग्रंथाचे बारा अध्याय आहेत. श्री. भावे यांनी महाराष्ट्र सारस्वतात बाराव्या अध्यायासंबंधाने काव्यमय वाणीने वर्णन केलें आहे ते येणेप्रमाणे 'पुढे अकराव्या प्रसः ांत सोळासहस्र रूपे धारण करून या मदन सरोवरांतल्या राजहंसानें, सौंदर्य तरंगिणी कांठच्या अखंड राजहंसीच्या गळ्यांत मंगलसूत्रे बांधल्याची हकीकत आहे. हे अकरा प्रसंग सरल्यापर वर्षाचे अकरा महिने सरून जसा शेवटला बारावा मास याचा तसा कवीनेहि आपल्या या ग्रंथाचा शेवटला बारावा प्रसंग योजला आहे. या शेवटल्या प्रसंगांत या सर्व कांतासह श्रीकृष्णानें वसंत क्रीडा केल्याचे वर्णन आहे. आणि या वसंतोस्वांत कृष्णकथा तरंगिणीला दोही बाजूंनी शद्वरत्नांचे बंधारे घालून सुंदर अशा मणिगणांनी घाट बांधून, त्यांतील जीवनांतल्या नवरसांच्याच चढऱ्या लाटावर शृंगाराच्या नौकेत बसून यथेच्छ सुखांचे अनुभव ध्यावे अशी सोय कवीने केली आहे; निरन्त्र आकाशांत वर सोमपौर्णिमेचा प्रकाश आणि भूतलावर काम पौर्णिमेचा प्रकाश पसरून राहिला आहे, अशा वेळी तो मदनपिता श्रीकृष्ण द्वारकेचाहेरील समुद्रकाठी क्रीडावनांत सर्व परिजनांसह वसंत क्रीडा करिता झाला. इतक्या तयारीनंतर तो वसंत क्रीडेच्चा उत्सव कसा नयनमनोहर झाला, मदनाने मस्त होऊन इष्काचा कैफ चढलेल्या त्या सुंदर कामिनीच्या मनोगंगेचे घरण फुटून शृंगाराच्या लोळ्या-सरसा बहत जाऊन काम पौर्णिमेच्या विषयोद्यानांत रतिसागराला त्या कशा मिळाल्या, हें सुंदर शद्वांनी सांगत सांगत या एल्हाण कवीने ग्रंथ पुरा केला आहे'

या कवीच्या काव्याची कल्पना याची ह्याणून खालील ढतारा देत आहे.

"तेथ परमानंद बहाळी : वसंतु खेळताये वनमाळी : तैं सौभाग्ये पातली बनस्थळी : दिसे चङ्कुकडे ॥ खेळावया शेला सावरिला कासः अंगीचे अलंकार केले सरिसे : वेणी वीर गुंटी हात परिवसे-:-

ओजावली मुकुर्ती ॥ अष्टपाट मुख्या ललना : सोऽवासहख गौरांगना :  
 नानाविध शृंगार रचना : करिस्या जाल्या ॥ अति प्रत्या सुरंगा :  
 कासे बेडिल्या पागा : परिवट दाटणी रुद्रता सोगा : सेडिला पुढां :  
 सरिसी सांवरुनि कुरळे : केंस माखिले जवादि परिमळे : माथे विचुरळे  
 श्वलळे : फणिया गजांतासिया ॥ गुरशुक्रा पासौनि निर्मळे :  
 वदनी ढड्डद्यीत मुक्काफळे : दिशा गमन काठिमेची ॥ मुखचंद्र  
 उगवले दिसती शुभ्रमोरे : बरचले उद्यान दारिचे अंधारे : सुरिमत  
 हासथांचे चांदिणे विखुरे : आंगचिया शुरांवरी ॥ पई रुद्रता नेपुरे :  
 चालतां गाजती गंभीर : तया नदांवेदि गजरे : गमन गज ॥ तेण  
 घनश्रीय वानिवल्या हावाव : शृंगारा चढळें महागैरव : लज्जाळादिले  
 स्त्रीत्वाचे भाव : ते पडिले वाहिरे ॥ तियेऊघडी कामिनीं रुपें वियाळे:  
 देखौनि पक्षिये मदन मातावळे : झाडां उपजती डोहाळे : प्रमदा  
 सुखांच ॥ तयां कामिनीरूपा इगटला : निन्हां मल्यानिल दिसे मातला :  
 रजेन संभाळिती भुलदा : झांचे परिमळे फुलांचा ॥ तेथ सुघड  
 कंठस्वराचे मांदळी : धुमत पारिवे घेत धुमाळी : अखंड श्रुति भरते  
 कहाळी : गुंगती मत्त भमरा ॥ संयोगाचीया लालसेपणा : वरी  
 लावण्ये निरवये याची कामना : कैसिया सळें चालिल्या मृगलयना :  
 तैलोक्य नाथावरी ॥ ते मदन मंडळीचे राणे : रतिविलासांचे आंगवणे :  
 चालिले धालावया धालणे : धीर धीर नायकावरी ॥ कीं तारुण्यजळे  
 अती भरितां : विकार तरंगी हेलावे देतां : तिया सौंदर्याचिया सरिता :  
 लोटव्या सुख समुद्रावरी ॥ कीं तारुण्य राशिचिया अवसरे : उद्यान  
 गंगेचिया तीरां : स्या लावण्य जळीचिया अप्सरा : विधाल्या खेळां ॥”

### विश्वनाथ व्यास बीडकर

उपाध्यायाम्नायांतील रेवेराज गुरु हे विश्वनाथ व्यास ( वर्धनस्थ ) बीडकर यांचे दीक्षाशुरु होत व वाल्हन पंडित हा त्याचा विद्याशुरु होता. विश्वनाथ व्यास यांनी ध्यानामृतस्तोत्र आचार, दृष्टांतस्थळ वैरे वर महाभाष्य केले असून शिवाय श्री हयग्रीव व्यासकृत गवराज स्तोत्र, दामोदर पंडीत कृत साठी चौपद्या, इत्यादिकांवर टीका लिहिल्या आहेत.

‘ध्यानामृत स्तोत्र’ हे विश्वनाथ व्यासाने शके १९६३ मध्ये हिंवळीये

नगरांत पूर्ण केले. हे रतोत्र मराठी श्लोकबद्ध असून यांत अनेक तंत्रहेची वृत्ते योजिली आहेत.

त्या श्रीपाद सरोजवेध बहले लैलोक्य आनंदले । योगीभूंग आमोद चुंबित भले दास्यत्व झाकारले ॥ त्याने स्पर्शित वंदिता विबुधजे किंती स्तवी सदा मंगले ॥८१॥ ... द्विपद तळतळा त्या नद जिल्हाळ सांगा ॥ परम सरळ कुंदा ब्रह्मरूपाचि पांगा ॥ मिरचत दसभागा कोवळीया सुरागा ॥ विलसत सकुमारा पूतळी मातिचांगा ॥८३॥ गमत मज जनी त्या मूर्ति कैवल्य गंगा ॥ जन आववेचये नासा तीर्थ की सेचालिंगा ॥ नखचय मिसरुपे चंद्रकी तेथ राहे ॥ श्वणरहित असावे शुद्धती मागताहे ॥८४॥ गिरिमलयुरुरी त्या आंगुलीया कुमोदे ॥ निकसित सुकुमारे वेध के सौख मोर्दे ॥ सकरु नितरु शाखा पुष्पता माधवीया ॥ नखचय अतिशोभा नंद रुपाकळी या ॥८५॥

या ध्यानामृत स्तोत्रावर या नंतर बन्याच ढीका झालेल्या आहेत.

### गोपीभास्कर

गोपी भास्कर हे कर्णीश्वर आम्नायांतील गीताभाष्यादि प्रमेयकार मुरारम्हु विद्वांस यांचे शिष्य होत. यांचा काळ शके १९१९-१६०० असा आहे. पूर्वाश्रमी हे अहमदनगर थेडील मुघोर्पत देशपांडे यांचे पुत्र होत. दक्षा बेतव्यानंतर गोपी भास्कराने अनेक मराठी ग्रंथ लिहिले आहेत त्यात राजभद्र आचार महाभाष्य, विद्यासार भाष्य, सिद्धांतराजभद्र आणि भगवद्गीता हे ग्रंथ प्रमुख आहेत.

### सिद्धांत राजभद्र

हा सिद्धांत राजभद्र ओवीबद्र मराठी ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या ओव्यावरून या ग्रंथाच्या कर्तृत्वासंबंधाने बोध होईल.

“ आचार भास्कराचा सांघैन ॥ आचार मयाचे निरुपण ॥ ह्याणैन सुभाष्य ढीका प्रमाण ॥ अन्वयकारे लाविला ॥१॥ मेघांकर उपनाम जयासी ॥ कोहानाम संज्ञा तेर्यासी ॥ तयांचा प्रसाद गोपीभास्करासी ॥ लाघला आचार भास्कराचा ॥२॥ जामोद दक्षराज महदाच्यारी ॥

ज्ञानमालिका वेद विस्तारी ॥ तथांवा सबीजाक्षरी ॥ परद्वान जालें ॥ ३ ॥  
 लासूर उपनाम महाबद्धु ॥ मन्त्रोपभिद दत्तराज बोधु ॥ तथा प्रसंघते  
 अन्वयो होधु ॥ परसिला गोपी भास्करे ॥ ४ ॥ ज्ञाननिमित्य तीत सर्वथा  
 बोधा अनुसरला ॥ गोमे राजअधिकर्ण विसन्न (व्युसन्न) ॥ गोपी भास्करे  
 ॥ ५ ॥ चौधांचेनि प्रसादें ॥ ईश्वर कृपा प्रसादें ॥ भारती सानेदे “याचार ॥  
 महाभाष्य ॥ ६ ॥ प्रमाण पुरुष व्याकरण ॥ ह्याणानि “राजभद्र” नाम  
 संज्ञा ॥ या स्थळीं शास्त्र संकेत ज्ञान ॥ पाहिजे तें असे ॥ ७ ॥ दक्षिण  
 पुणे प्रदेशी ॥ नांदिङ ग्रामासी ॥ लेखन जाले परियेसी ॥ संपूर्ण समाती  
 ॥ ८ ॥ काळयुक्ता संवत्सरी ॥ शाके सोलाशतांतरी ॥ पुस्तक लिहिले  
 अभ्यांतरी ॥ “सिद्धांत राजभद्र” ॥ ९ ॥

हे पुस्तक करसालकर हरिराज बुआ ऊर्फ महात्मा मुसाफिर थांच्या संग्रहात  
 फिटले.

### गोपी भास्कर कृत भास्करीटीका.

ही श्रीमद्भगवद्गीतेवरील टीका मराठी ओरीबद्र आहे. या टीकेमध्ये पूर्वि  
 होऊन गेलेल्या कांहीं टीकांचा उल्लेख आला आहे तो असाः—

संस्कृते पढती भिंगारकरी : मराठीया युक्ति भास्करी . या दोही टीके  
 माझारी : अर्थात्ती सारिखीच असे ॥ १ ॥ सर्वदा संबंध लापीका :  
 ज्ञानार्थ हे पदटीका : भास्कर नाम सवतिका : ह्याणीजतांय यासी ॥ २ ॥  
 ब्रह्मविद्या आश्रितु : संस्कृत शब्दाथु : भास्करी महाविद्यातु :  
 टीके माजी : ॥ ३ ॥ गंगाधरी लक्ष्मीधरी : रीमदेवी आनि भिंगारकरी :  
 विदुजणी आनि चातुरी : हैल भाषेच्या ॥ ४ ॥ पद छेद पदार्थुजाण :  
 वाक्य अह वाक्य जान : अक्षेप आणि समाधान : संस्कृत व्याख्यान हे  
 ॥ ५ ॥ वेसी नज्हे भास्करी टीका : श्लोकानुक्रम असे नीका : सिद्धांतार्थु  
 शाब्दिका : व्याख्यान हे ॥ ६ ॥ श्रीधराची संबोधनी : शंकर शिष्य  
 अनुसरणी : ब्रजकाचार्य बालनिधि । बोलिले असती ॥ ७ ॥

या भास्करीटीकेमध्ये कवीने स्वालीलप्रमाणे संकल्प शेवटी लिहिला आहे.

अनेक अभेदवादु : परनारी एरावा बोधु : श्रीचक्रथरे पदार्थ भेडु :  
 निरोपिला कली ॥ भिंगारकरी ज्ञान धेंतुका : त्याचें वस्त्र भास्करी

टीका : श्रोते वक्तेया पाठका : अमृत प्राशण होय ॥ श्रीकृष्णर्जुनाचा संघादु : संजयकेला अनुवादु : व्यास देवें केला विलास संवधु : अध्याय संगतीचा ॥

टीकेचा शककाल खालील ओवींत दिला आहे.

शके पंधराशो बहातरी ॥ अश्वन शुद्ध पक्षांतरी ॥  
दशमी मंगळ द्वितीय प्रहरी ॥ भास्करी पूर्ण ॥

ही पोथी महात्मा मुसाफिर ऊर्फ हारिराज बुआ यांच्या संप्रहात मिळाली.

### मुरारिमळ कविकृत

#### दर्शन प्रकाश

मुरारिमळ हे उपाध्य आम्रायांतील बीडकर शाळेपैकी महात्मा मयंकाज यांचे शिष्य होत. हे कवि १६ व्या शतकांत होऊन गेले; त्यांनी दर्शनप्रकाश खणून निरनिराळे घर्मपथ व मर्ते यांची माहिती देणारा असा ओवीबद्ध ग्रंथ शके १९६० च्या सुमाराम लिहिला. यांत एकदर ७६ प्रकरणे आहेत.

ग्रंथाचे शेवटीं ग्रंथ कर्तृत्वाचे कारण दाखविणारा एक संस्कृत क्लोक

“ विडोपनाम्ना कविना कृतोयं । ग्रंथः परेषां मत बोधनाय ॥  
दैत्यरिनाम्ना स्वपथ प्रतिष्ठां । कर्तुं द्वडां वातितर प्रयत्नैः ॥३०७॥ ”

हा ग्रंथ लिहितांना काय कायें खटपट केली हें प्रकरण ६४ व ६५ यांत सांगितले आहे.

“ इतर ग्रंथ नाना बहुवस । तैसा हा नव्हे दर्शन प्रकाश ॥

जे सकलादुनि सार विशेष । तो सांगताये कवो ॥ ६०४ ॥

निगम आगम वेद । पुण्य विद्या बहुशास्त्र भेद ॥

याची शोधनी प्रसिद्ध । दर्शन प्रकाश केना ॥ ६०५ ॥

तर मग शोधनी कैसी केली । सकलांचीं मुळे श्रुतिसूत्रे गणिली ॥

साध्य सधने सांगितलीं । उपग्रंथ तेवी ॥ ६०६ ॥

काळ पद्धर्थ अध्याय जाणा । उपनिषद् नावें गणना ॥

धार्माण्डोलानि परमश्वर विचारणा । केली जेणे ॥ ६०७ ॥

या ग्रंथांत निरनिराळ्या संस्कृत ग्रंथांतील उतारे दिले असून त्यापुढे ग्रंथ-कार मुरारिमळ्य यांनी ओवोबद्ध विवरण केले आहे.

श्री शंकराचार्याच्या शिष्य परंपरे करतां आणि श्री शंकराचार्याचा प्रयाण काळ दाखविष्याकरतां ‘शंकर पद्धति’ नांवाच्या संस्कृत ग्रंथांतून उतारे बेऊन याचा अर्थ विशद केला आहे.

श्रीशंकराचार्याचा प्रयाण काळ दिला आहे तो असाः—

युग्मपयोधर सामित (युग्मपयोदरसान्वित) शाके । रौद्रक वत्सर ऊर्जक मासे ॥ वासर इज्य उताचलमान कृष्ण तिथौ दिवसे शुभयोगे (१२०) शंकर लोकमगा निज देहम् ॥

यावरून श्रीशंकराचार्याचा प्रयाणकाळ शके ६७२ येतो.

कवीने ग्रंथाच्या शेवटी स्वतःचा उल्लेख व लेखन काळ खालील ओव्यांत दिला आहे.

“ पुरुष कोंवले वृक्ष ग्रामानाम । हरीआहार सातन पूर्वजन्म ॥  
तीथ चंद्र जीववार उत्तम । तै ग्रंथ संपूर्ण केला ॥ ८९ ॥  
मयंक लुत मुरारि ग्रंथकृत । शके पंधराशते नारद संतत ।  
गोसंवत्सरी संपूर्ण ग्रंथ । दर्शन प्रकाश हा ॥११९॥

### लक्षघीर कवीकृत

#### ज्ञानमार्ट्टंड काव्य

लक्षघीर कवी यांचे दुसरे नांव बचंगाज अमरराव हे कवीश्वर आम्नायांतील मुरारमळ विद्वांस यांचे शिष्य होत; हे शके १९४० च्या सुमारास होऊन गेले. त्यांचे मंगाठी ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानदर्पण, ज्ञानमार्ट्टंड इयांदि प्रासिद्ध आहेत. ज्ञानमार्ट्टंड काव्याचे शेवटी आपले विषयीं व आपले कृती विषयी उल्लेख केला आहे तो असाः—

“ यातां न बोले गा पुढती : नको विस्तारे व्युत्सत्ति : ग्रंथु करे समाप्तिः  
कवि लक्षधीरुः ॥१६॥ प्रथम रुक्मिणी स्वयंवरः आडका मग  
ज्ञानदर्पणः काव्यदीपिका इयें करुनी : ज्ञानमार्तड देखा । जाळा शेवट्टी  
॥१७॥ दशमी गुरुवारीः संबत सोल्हा पक्षण्यासवरीः वरुवें शके  
अवेद्यारीः पंधरात्रो च्चवेच्चात्मीसः ॥१८॥ जे ग्रथ जाळापूर्ण कटसुः  
ज्ञानमार्तड सिज्जांत प्रकाशुः विनवी लक्षधीरुः थी दत्तासुः ब्रह्मविदा  
श्रोतां ॥१९॥

### ओंकार (वाकु) कृत लीळानिधि

ओंकार ऊर्फ वाकु यांचा लीळानिधि या नोंवचा ओंकारद्व मराठी ग्रंथ  
आहे यांत १०० अध्याय आहेत हा ग्रंथ शके १९९९ मध्यें हा लीळार्णव  
ग्रंथ परंडपट्टी लिहिल्याचा ग्रंथाचे शेवटी उल्लेख आहे. यांत परमेश्वराच्या  
लीळा वर्णन केल्या आहेत.

### पंडित शार्ङ्गधर पुसदेकर

पंडित शार्ङ्गधर हा उमरावती जिह्वांतील (शिराळे) पुसदे येथील राहणार  
विद्वान व्युत्सन्न ब्राह्मण होता तो व्याकरण, धर्म, न्याय, ज्योतिष् इत्यादि शास्त्रात  
पांगत असून त्यानें संस्कृत व मराठी ग्रंथ रचना केली. यानें महानुभाव  
घंथाची दीक्षा घेतली होती. श्रीमद्भगवद्गीतेवर संस्कृत आणि मराठी अशा  
दोन्हीहि टीका आहेत. त्या दोन्ही टीकेस ‘कैवल्य दीपिका’ असें नांव  
त्यानें दिलें आहे. याशिवाय मराठी मध्ये ‘गीता प्रश्नावडि’, ‘पारमहंस  
धर्ममालिका स्तोत्र’, दत्तात्रय वर्णन स्तोत्र आणि रासक्रीडा स्तोत्र केले आहेत.  
या शिवाय द्वार्विलुक्षण, चौपद्य इत्यादि ग्रंथांवर भाष्येहि केली आहेत. त्याच  
प्रमाणे शार्ङ्गधर पंडिताचे ‘चूडामणि काव्य’ फार अप्रतीम असून त्यावरून  
त्यांच्या विद्वत्तेची आणि संस्कृत भाषा प्रभुत्वाची चांगली जाणीव होते. हा  
कवी सोळाव्या शतकांत होऊन गेला. यांच्या संस्कृत व मराठी काव्याची  
कहपना यांशी स्पृणून मराठी कैवल्यदीपिकेतील आणि काव्य चूडामणीतील एक  
एक उतारा देतो त्यावरून पंडिताची विद्वत्ता कळून येईल.

### कैवल्य दीपिका मराठी

ही मराठी कैवल्यदीपिका गद्यांत आहे. त्यातील एक उतारा खाली देत आहे.

‘धृतराष्ट्रुंबाच—धृतराष्ट्रं जो कौरवाचा पिता गर्भान्धं तो व्यासं प्रसादात्  
श्रुत्वा नैतद गृद्यमहं परम् : क्षट्टले हणून : त्रिकालज्ञानं दूरदर्शीं दूरश्रवणीं :  
मानव व्यासं दिव्यं जो संजयं त्यात पूसता जाळा एके श्लोके धर्मक्षेत्रे  
कुरु क्षेत्रेऽहि.

संजय हणजे अगासंजय धर्मक्षेत्रे हणजे चतुर्दानामिकं धर्मलक्षणबीजं  
प्रसवं स्थानीं. कुरुक्षेत्रे : हणजे : कुरुनामे कौरवाच्या पूर्वजाच्या स्थळीं : क्षेत्रं  
हाटल्या कर्मभूमी हि बोलिजे : भूमिशब्दं : आन होती शब्दं विद्यमानित्वीं असे :  
व्यक्ताव्यक्तीं : कर्मभूमीचित्ता : देवता हणतले : हणून मापका हणजे  
दुर्योधनादिकं माझे पुत्र : चैव हणजे आनी : पांडवा हणजे पंडुचे पुत्र  
धर्मादीकते : समवेता हणजे सम्यकं परस्परे अवहेळणा हाने भावे अनुलक्ष्य  
ज्ञाने मिळाळे साते : युयुत्सवं हणजे युद्धं करूँ इच्छिते. किं कुर्वन् हणजे  
काय करिते जाले : काये कारणीं धर्मशब्दं : तथं ईश्वरशब्दं शान्दिके : आनि  
सिद्धांतं भिन्नार्थं असे : × : साध्याते धरी : जेणे भावे साधक संतोषे : जेणे  
भावे निश्चये स्थिरावे : भावेजनीं अधर्माते भाष्यचंसीं तोधर्मं : धरणे संतोषणे :  
जीववृत्तं : अथवा ईश्वरवृत्तं अवधंसन देवनावत् : वांछिले पावीजे : भावे प्रसवे  
ज्ञेयं तें क्षेत्रं : उचितार्थाते करी : भावे बोले तोकुरु : अथवा भेदीते हती (?) :  
हणवून कुरु : कुरुचेते कौरव : नासला भावे : गेला यथोक्तं योगं ? धर्णतो  
पंडु : पंडुचेते पांडव : बरवे प्रकारे : अज्ञानाते जिंती भावे ज्ञानी : प्रसिद्ध  
प्रभाव ज्याचा तो संजय : सम्यकूँ अवभसन् पूर्वक भावे शोधन : ते द्विघा  
सन्मुख करनी : भावे अनुमानुनि : इता हणजे पावले हणून समवेता तोच  
प्रश्नोत्तर संजय सांगताहे :

पहिल्या अध्यायाचे शेवटी शार्द्धवरं पंडितानें गीताध्यायाचे वर्गीकरण केले  
त्याचा उतारा दिला आहे.

“ यथा त्रिकांड वेद तैसाचि गीता लक्षण निगमही असे प्रथमाध्याया वाचौनि पाचाध्याइ उपासना कांड ‘आचार स्थळ’ आणि सप्तमाध्याया पासूनि पंवरापर्यंत नवाध्याई ज्ञानकांड ‘विचारस्थळ’ आणि सोळाव्यापासून अठराव्याचे साडेएकोनपज्जास पर्वत कर्मकांड उपरि सगुणा वेदोत्ता अन्यव्यावृत्ति उत्तरावश्यान्वित नैगम निर्गुण परमहंस संन्यासे उपसहार असे । तदनन्तरे काई वर्तले स्फूर्ण ॥ —

ही कैवल्यदीपिकेची पोथी पंजाबीतील हरिपूर हजारा येथे मिठाळी असून ती पोथी शके १६८७ मध्ये लिहिली त्यावद्दलच्या ओव्या अशा आहेत.

शके १६८७ पार्थिव नामा संवत्सरी । माघमासा भीतरी । शुक्रपक्षी रविवासरी । तीथ नौमी ॥ १ ॥ भीमा नदीचा तीरी । पेडगांव नाम-नगरी । तया पूर्वेसि अवधारी । सेंडग्राम ॥ २ ॥ श्रीवर्घनस्थ महंत । रामचंद्र मुनि विख्यात । तयाचा दीन अंकित । हस्ताक्षरदैत्यारिचे ॥ ३ ॥

मराठी कैवल्यदीपिके प्रमाणेच संस्कृत कैवल्यदीपिका शार्ङ्गवर पंडिताची आहे तथापि त्यांच्या दुसऱ्या एका महत्वाच्या संस्कृत काव्यातील उतारा पुढे दिला असल्यामुळे संस्कृत टांकेचा उतारा दिला नाही.

### काव्य चूडामणि

शार्ङ्गधर पंडितांचा काव्य चूडामणि नांवाचा संस्कृत ग्रंथ फार अप्रतीम असून त्या योगे पंडिताचे संस्कृत भाषेचे प्रभुत्व चांगले नजरेस येते. मूळ त्रुचा त्यांनी केल्या असून त्यावर संस्कृत मध्ये भाष्यहि त्यांनी केले आहे. प्रथम त्रुचा वाचतांना ते मराठी क्षेक आहेत असे वाटतात परंतु त्या संस्कृत त्रुचा असून त्यांचा अर्थ संस्कृत टीके मध्ये विशद केला आहे. नमुन्याकरता १—२ क्षेक देतो आणि एका छोव्या त्रुचेची टीका (भाष्य) देतो.

ते क्षेक येणे घराणे:—

अगा खापरा जाय पोरा चटोरा । घरा नष्ट हा भोय पापाय भारा ॥ कुण ॥  
असा दुसऱ्या कोन या मंदभागी । करो तुजला मानळे सोचशंडी ॥ ४ ॥

दे तुपेक्षी साकरभाजी झीर घराज्ञा भातु कढीते ॥ ५ ॥

त्याचप्रमाणे एक व्यंजनी ऋचा असून लांचाहि संस्कृत टीकेते एकाक्षरी-  
कौषाचा उपयोग करून अर्थ दिला आहे. त्यापैकी एक ऋचा अशी आहे:-

‘ गौणः गगौणः गगगौ गगोगः । गागौ गगोगः गगगौ गगोगः ॥’

वरील ऋचांची संस्कृत टीका वाचताना पंडितांच्या विद्रुतेची जाणीव होते.

पंडितजी हे महाराष्ट्र ब्राह्मण असल्यामुळे ‘ ओदनप्रियोहि ब्राह्मणः ’ या  
न्यायानें ‘ दे तुपोठा ’ ही ऋचाहि त्यांनी मोठ्या मार्मकतेने रचिली आहे  
आणि आमच्या एवंगुण विशिष्ट रसिक वाचकांना साध्या पण रुचकर आणि  
खुमंग अशा पंडितजीच्या रसपरिपक्वाचो मेजवानी ह्याणून लाच ऋचाचे भाष्य  
खाली देत आहे.

‘ अक्षरं पंक्ति छंदसाह तेन गुरुभ्यामक्षर पंक्तिः । दे दानशीलः अः  
न भातुप्रकाशात् ‘ अकारो वासुदेवः ते तुभ्यं संप्रदाने चतुर्थी । कस्मिन्  
प्रतिवर्णिय । दे दातरि दानशीले सति । किं विधेद् साकरभाजी ।  
सा लक्ष्मिम् करोति साकरः लक्ष्मीप्रद परमेश्वरः । तं भज पृथक् कर्मणि  
भाजते यथा काळं भजत्यस्ते साकरभाक् तस्मिन् साकर भाजी ।  
हरिभक्ते सतिसः परोक्षेच ‘ मालक्ष्मी ’ वररुचिः यद्वा सायाआकारः  
खनिः साकरः लक्ष्मीः प्रसवभूमिरित्यर्थः । यद्वा सा लक्ष्मी सां कं सुखं  
रातीति साकरः । किं विधे तुपयः ‘ तुप हिंसायां ’ तोषयति हिंसयति  
ब्रातयति प्राणिनः सः तुपः कालः तस्मात् पातीति तुपयः उद्रव्य  
इत्यर्थः । पुनः ‘ लक्ष्मी विलयः ’ वररुचिः । लः विलयः संहारो  
यस्थास्तीति । किं संसाराः सर्वयते यस्मात् सदृशं गतौ संसृति रहित  
इत्यर्थः । पुनः क्षी क्षी क्षत्रं माया देह मानुष्यं यस्यास्तीति क्षी क्षः  
‘ क्षत्रं राक्षसेचेति ’ वररुचिः “ धर्मं संस्थापनार्थाय संभवामि युगेयुगे  
इति ” कढीकानां सर्वं जीव देवता सुखानांदः गृहः गोप्यः सकटः मोक्षः  
‘ चिभिर्गुणं मर्यादेवे ’ रेभि सर्वं मिदं जगत् मोहिते नामिजानांति  
मामेभ्यः परमव्ययं ” इतिच ‘ गृहे मृदे मोहेच ढकार ’ इत्येकाक्षर पुनः  
ननुक्षी क्षत्रि त्युक्त स्तर्विं देवभाक् मानवी व मनु खरा मारु शब्दे संदंते  
उच्यते इतिखां शब्दाः तेषां गभूमि वेदः ‘ रे धने गत भूमि ’  
इत्यकाक्षरः । दादाने खगतीति खरः शब्द ब्रह्म तस्मात् खरात् भिजः ना  
उत्तम पुरुषः देवर्कः नयोगहेश्च नियप्रापणे यात्य प्रत्यंदित नीयते प्राप्यते

दृष्टादृष्टभावो यस्यसः ना अवतार इत्यर्थः वेदेनातको हत्यर्थः यद्वा खरः  
घेदाः स्तेषां राजन्ममभूमि विदेह पुरुषः सप्त विराटः ओंकारः तस्मात्  
मिन्नः “यो वेदादौ स्वर प्रोक्तो वेदातेच प्रतिष्ठितः तस्य प्रकृति लीनस्य  
परः महेश्वरः” इतिश्रुतेः तथाच युपतय एवतेमय पुरमंत यात्मा द्रेयं  
न राजातेच माननु सा वरणाः खद्व रजांसि चांति वयसासह यच्छत्रय  
स्त्वयि फलंति भवति घना इति वेदस्तवनात्। महाराष्ट्र भाषया भोजनं  
याचितं संस्कृतस्य दातुः दानमहिमाशीर्वादः।

याचप्रमाणे इतर ऋचांवर्गहि भाष्य आहे.

### विधिचंद्र शर्मा

हे पंजाबांत पंथ प्रसार करणारे महात्मा कृष्णराज उर्फ कृष्णमुनि यांचे  
शिष्य असून यांना कवितेचा फार नाद असे व यांनी पुष्कळसे प्रबंध, स्तोत्र,  
फटके, आरत्या वगैरे हिंदी व कांहीं पंजाबी भाषेत लिहिले आहेत. हे संवत  
१६२८ ह्याणजे शके १४९३ च्या सुमारास महानुभावपंथात आले. यांचे  
पहिला ग्रंथ ‘चौवीस गुरु व्याख्यान’ यांनी संवत १६३२ मध्ये लिहिला व  
‘हंसावतार रासा स्तोत्र’ संवत १६७६ मध्ये लिहिले. या शिवाय ‘व्रतखंड’  
‘प्रसंग निधान’, ‘स्वकिमणी स्वयंवर’ ‘परेशावतार चरित्र’ ‘ब्रह्मविद्यार्थ  
प्रकाश’ वगैरे अनेक ग्रंथ लिहिले आहेत त्यांत दोहा चौपाई व विविधवृत्ते  
योजिली आहेत. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर दोहा चौपाईमध्ये ‘संजीवनो’  
नांवाची टीका केली असून तिचे १२ अध्याय उपलब्ध आहेत.

विधिचंद्र शर्मा यांच्या एका ग्रंथातील उतारे खाली देतो.

### चौवीस गुरु व्याख्यान

हे छोटेसे काव्य चौपाई इत्यादि वृत्तात आहे याच संवत १६३२ आहे.  
या काव्यांत वसुधा, पवन, आकाश, जल इत्यादि चौवीस वस्तुपासून एक एक  
गुण घेऊन त्यांना गुरु ह्याणन वर्णन केले आहे. एकदा एक राजा सैन्य  
शिकारीस गेला असतां अरप्यात त्यास अवघूत गोसाबी भेटला त्या अवघुताने  
त्या राजास चौवीस गुरुंचे व्याख्यान केले आहे.

### चौबीस गुरुंचों नावे दर्शविणारा छन्द

अबधूत जपे नरपति ! तुज कहुं मैं सकल सुनाए ॥  
 वसुधा, पवन, आकाश, जल, पावक सुज्योति सहोय ॥  
 रवी, शशी, कपोत, अही, मधु, मीन कहुं बख्यान ॥  
 कुंजर, कुरंग, और पातंग, करे जीव की हान ॥१६॥  
 बालक, सुकन्या, अजगर और कहुं सल्लार ॥  
 समुद्र पंखी, और गणका, तिसको भयो बिचार ॥  
 मारवी डावर, और भ्रंगी, आपसमजो कीन ॥  
 चौबीस गुरु मैं यह किए तुमसुनो रायप्रवीन ॥१७॥

गणका ह्यणजे गणिका इचेपासून काय उपदेश ध्यावयाचा त्याचे वर्णन  
 भरतांना कवि सांगतातः—

आशातजी करी गुरु गणका ॥ जनक नगर गणका जोवसाई,  
 कामनित वह जनमगमाई ॥ एक दिन मनमें प्रेम बधावे,  
 हर्षयोग शूणार बनावे ॥८४॥ काम भोगकी इच्छा होई,  
 करिएसंग मिले जो कोई ॥ प्रथंक बिछाय तिसीपर ठानी,  
 कोईना आवे चिता अधानी ॥८५॥ जो कोई मारग जात चौपाया,  
 तबवह कहे पुरुष कोई आया ॥ पलपल रैन जात छमांही,  
 अतव्याकुल भयी काम सतांही ॥८६॥ जो कोई मारग जात दिर्ख्या,  
 तब वह कहे आओ मारे पिया ॥ गणका ननी नीद न आवे,  
 ज्यों जल बिनमीन तिवे तडफावे ॥८७॥ कोई ना आयो रेन बिहानी,  
 तब गणका मनमो पछतानी ॥ उपजा न्यान मनमांही विचरा,  
 धुग मेरे जनम जो अनथा हारा ॥८८॥ इतनी प्रत शामसंग करती,  
 ततक्षिण भवसागर मैं तरती ॥ कंबलका पुतला मै छाडया,  
 पाप निमित नरक मै जोडया ॥८९॥ XXX आशा अतुल्य अवर  
 दुःख नाही, आशा तजी परम कुलपाई ॥९०॥ आशातज निष्ठित्या  
 होई, पाओ पसार गणका सुख सोई ॥

हे काव्य देहरादून येथे नुकतेच ह्यणजे संवत १९०८ मध्ये म. हरीराज  
 बुआने छापून प्रसिद्ध केले आहे.

## चक्रपाणि मुनि एळंबकार

हे चक्रपाणि मुनि या शतकांतच होऊन गेले असावे. यांचा शक्काळ निश्चयात्मक मिळाला नाही. हे स्वतःस कृष्णसुत ह्याणवीत असत. यांनी मराठींत व हिंदी मध्ये ग्रंथ रचना केली आहे. ‘भरवस मालिका’ आणि ‘प्रसाद मालिका’ हे मराठी ग्रंथ ग्रमुख आहेत यांत निरनिराळीं वृत्ते योजिलीं आहेत. हिंदी मध्ये ‘वैराग्यतिस्सा’, ‘रुक्मणी हरण तिस्सा’, ‘रासत्रीडा’ तिस्सा, इत्यादि सात तिस्से आहेत नमुन्याकरितां भरवस मालिका, प्रसाद मालिका आणि रुक्मणी हरण तिस्ता यांमधील एक एक क्षेक देतों.

### भरवस मालिका

नागारी विभुवर्णिती हरिखतां श्रीराज राजपरा ॥  
संसारार्णव सागरा सुरझा माधुर्य गीर्याधिरा ॥  
जंबुद्धप सुक्षम राजत पराश्री पंडित गोचरा ॥  
छंद शास्त्र विचार सार निकरा श्रीचक शक्तीधरा ॥ २३ ॥

### प्रसादमालिका

होती त्यासि कठोणता सुलभते धर्मी अती दक्षता ॥  
आर्त त्या परमेश्वरीं उपजवी विघ्नासि ते भाजता ॥  
विघ्नाशीं उपशम्यता अविधिशीं रींगू नसे सर्वथा  
साहाते खलु दैवकारक सदासंबंध वंद्यस्तथा ॥ ५४ ॥

### रुक्मणीहरण तिस्सा

भीम विदास बराये, कृष्ण द्वारावति याये, डेरे पंहोचे सभ जाये,  
द्वंजा महेल उडाये, ॥ करें आरतिया बाल, निछावर देतडाल, दुला  
डुलकन सुखपाल, फलफूल उडाये ॥ करत आनंद संभोग, खुशियाल  
किंय लोग, रहे काथम संजोग, अशिवंचन जागाये ॥ चक्रपाणि येळम  
बाल, कढेजी दीनदयाल, धरू कदमोंपर भाल, तिनों तापकू भगाइये ॥३॥

### भाग पांचवा संपूर्ण.

## भाग सहावा.

सतरावे शतक आणि नंतर  
दिवाकर कपाटे कृत मतिरत्नाकर

हा ग्रंथ 'मुरारिमळ' कृत 'दर्शन प्रकाशाच्या' पद्धतीवर लिहिला आहे. ग्रंथाचे शेवटीं दिवाकर मुनि यांनी मुरारिमळजवळ जाऊन भेट घेतल्याचा उल्लेख आहे. महंत दत्तराज यांनी १९०१ मध्ये चित्रशाळेत छापविलेल्या प्रतीक्षीर हा ग्रंथ शके १९१७ मध्ये पूर्ण ज्ञात्याचा उल्लेख आहे; तसेच मतिप्रबंध शके १९६० मध्ये पूर्ण ज्ञात्याचा उल्लेख आहे; तथापि म. हरिराज बुआ यांचे जवळील मतिरत्नाकराचे हस्तलिखित ग्रंथावरून हे दोन्ही ग्रंथ बरैच जुने असावे असे वाटते.

तो उत्तारा असाः—

शाकेऽष्टोदधियुक्त वाण कुमिते संवत्सरे दुर्मुखे । मासे श्रावण संक्रिते  
सुरगुरा विद्यावधौतत्त्वित्या ॥ वैराटे प्रभुमानसाश्रित वरे सद्भिलु  
वाढ्यां तदा । संविद भक्ति विरक्तिवान् जगर्ति गौरारि संज्ञोभ्यगात ॥१॥  
शके पंधरासे वर्षे अष्टदश ॥ दुर्मुख नाम संवत्सरे आनि श्रावणु मास ॥  
भीक्षा वसरु आनि चतुर्दश ॥ दिनदेव गुरु ॥२॥ देशुवैराट ग्राम  
मिलवटिका ॥ तेथ प्रवृत्ति जगदेक नायका ॥ मुरारिमळ नाम योग  
तिल्का ॥ भेटावयाची ॥३॥ जो नांगेदूर का ॥ सिद्धांत सौरभ्य  
चांपेकटिका ॥ नातरि प्रमयरत्न माळिका ॥ योगविलायासि ॥४॥ हा  
प्रबंध सकल वादिया त्रासु ॥ कुटर्क गर्व गजां ज्ञानंसुखु ॥ गुण प्राहका  
निमंल उपदेशु ॥ मत प्रबंधु ॥५॥ नांगेदूर शिष्य मुरारिमळ जवळीका ॥  
दैव योगे मरमार्शु जोडिला निका ॥ तेने वरें मत प्रबंध ग्रंथिका ॥  
क्षेण मुनि दिवाकर ॥६॥ शके पंधरासे वर्षे एकुनविस अवधारी ॥  
हेमलंब संवत्सरी पूर्णावती नगरी ॥ भाद्रपद गुद्ध द्वादशी गुरुवारी ॥  
ग्रंथ संपूर्ण जाला ॥७॥

हा ग्रंथ दिवाकर मुनि यांनी लिहिल्यावर गोपालदास नांवच्या एका विद्वानार्ने  
द्यो शूषिला व बाढविला असा त्या ग्रंथात उल्लेख आहे. दिवाकर

कपाटिये माति प्रबंधु कैला । तो गोपाळदासे शोविला । आगळाहि वाढविला । हा ग्रंथ ॥' हा गोपाळदास जर भगवद्गीता टीकाकार दर्यापूरकर गोपाळदासच असेल तर म. दत्तराज यांनी दिलेले दर्शनप्रकाश व मतिरत्नाकर यांचे शक्त चूक असून म. हरिराज बुआ करसालकर यांच्या पोथीतील वरंल उताऱ्यां-तील शक्त वरोवर ठरतील. तथापि यासंबंधी अझून शोष व निर्णय होणे अवश्य आहे. मतिरत्नाकरगांचा उद्देश " एवं प्रवंधं संपूर्णं मिति । इतिश्रो द्विवकरमुनी विरचीत शुती । इतर मत खंडणे स्वमत प्रतिष्ठापिती । मत प्रवंध रत्नाकर " या शेवटच्या अवृत्तवरून स्पष्ट होते.

सौठाच्या शतका नंतरच्या ग्रंथांची भाषा प्रचलित भाषेला वरीच नववळ आहे.

काळ्याची कल्पना येण्याकरता दोन उतारे देतो.

जैसे कृमीपासाच घटकुळ । सुवर्ण खाणी बोलिजे उपळ । पृथ्वीरोमा दुर्बादर्म आणि कमळ । यंकापासोनि ॥७८॥ क्षीरसागर जन्म भूमीचंद्रा । गोमेया पासाच इंदीवरा । अथवा काष्ठा पासाच उद्भव वैश्वानरा । सर्व यांचे लिंगी ॥७९॥ मुक्ताफळा जन्म फणीमौळी । गोमेत गोरोचन तें द्विज भाळी । आपुलेनि गुणोदयें प्रकाशली । तेंये जन्माचे काई ॥८०॥ कागा विष्णुं जन्म झाले रिंगळा । तो वंच झाला द्विजकुळा । कोश किटकी घासून जन्म पटकुळा । तें होन कैसें हाणावे ॥८१॥ वैश्या कुमारी गंडकी बाळा । ते माता झाली शाळिग्रामादि देवा सकळा । ऐसी कथांतर देव द्विजकुळा । अपुज्य हाणावे ॥८२॥

आणि-

चंद्राचा भाव कैमा परिकर । जो तापतत्वातें करी विज्वर । परी तयाचा द्वेष करिती निशाचर । कुवेशना लागी ॥८३॥ आणि कोकिळा मंजुत्रस्वर । कौशिका न साहे निर्धार । अशक्ता घडूस उभचार । न भावती ॥८४॥ आणि पापिया ना आवडि सुद्धाती । आपि मूर्खा न माने पडिन इती । आणि छलु सर्व गुणज्ञाती । देवो न साह ॥८५॥ तैसा सांशु व्यापरि स्वभावता । तयाचा हेतु जिवोदरणी उपकारता । परि तो नाघडे दुर्जना पापरता । कर्मजडा सी पै ॥८६॥ जैसी वैश्वानराची ईगळी । दहन करी चंदन घनस्थळी । जैशी दुर्जनाची जिवहजाळी । सातु चैतन्यातें ॥८७॥

८६

पेशावर येथील कृष्णमंदिरात मिळालेल्या हस्तलिखीत मतिरत्नाकरांच्या  
शेवटी खालील प्रमाणे ओव्हा आहेत.

“नगेंद्र लिंग्यु मुनिरेमळां जावळीका : दैवयोगे जोडला परमार्थ नीका :  
नेंवे वरे मन प्रवृत्त अंगीका : शुगे मुनि दिवाकर : ॥ दिवाकर कपाटीये  
मत प्रवृत्तु केला : तो गोपाळदर्श सोर्धीला : आगळाही चाढविला :  
संख्या नवशारे शत शृंगक : ॥१५॥

इतिश्रीदत्त प्रसादिक मुनिराज पंडीत दिवाकर विरचिता मतप्रतिष्ठा गोपाळ  
दास निशोधितार्य मत प्रवृत्तनाम ग्रंथ समाप्त.

राजवल्लभी गीतार्टीका.

वरील गीतार्टीका पंडीत राजेंद्रमुनि तडापोपसंहिक क्षणजे तळेगांवकर यांनी  
संवत् १७९३ मध्ये हाणजे शके १६१८ मध्ये हिंदीमध्ये लिहीली आहे.  
ती चौपाई दोहा वैरे वृत्तांत आहे. या ग्रंथाशिवाय वरील पंडिताने ‘श्रीकृष्ण  
बालक्रीडा’ अध्याय १८ ‘बुव्वाननी’, ‘ज्ञानबव्वानी’ इत्यादि ग्रंथ हिंदीमध्ये केले  
आहेत. राजवल्लभी टीका वाचिली असतां श्री तुलसीदासजीच्या रामायणाची  
आठवण होते. वृत्ते तीच योजली असून भाषा, अलंकार इत्यादिकांचीहि  
तशीच संरणी आहे. मला अमृतमरये श्रीकृष्ण मंदिरात खुद कवि राजेंद्रमुनि  
तळेगांवकर याच्याच हातची लिहिली पोथी मिळाली ती मध्ये शेवटी ‘संमत  
१७९३ मास चैत्र सुव ७ वार सोम तदिने पुस्तक समाप्त. हस्ताक्षर राजेंद्र  
मुनि तळेगांवकर चाचिता विजया हे’ असे लिहले आहे. शिवाय ‘या टीका  
राजवल्लभी काहावे : श्रोता वक्ता बहु सुख पावे : ब्रह्मपद्मरस या विघ माही ॥  
या राजेंद्र मुनी समेसुव पाई ॥. असे लिहले आहे. राजवल्लभी टीकेची  
एक प्रत चांदूर बाजार येथील ग्रंथ संग्रहांतहि मिळाली.

प्रारंभीना छंदः—

दोदल वीच कारण किये ब्रह्मविद्या उपदेश कराई ॥ अपनोभक्त निज जाणके  
आप निरोपित कृष्णगुसाई ॥ अजुन ज्ञानदान प्रभुदीना या प्रीत लाभ बहुत  
कुछपाई ॥ कहैत मुनिराजधर मागऱ्य ब्रेमपीत और कळुनाही ॥१॥

धर्मक्षेत्रे इति टीकाः—धर्मरूपं कुरुक्षेत्रहिमांहि ॥ ममसुतं पांडवं कर्या  
करणादै ॥१॥

दृष्ट्वेति पांडवा ० इतिटीकाः—दुर्योधनं पांडवं दलदेखे ॥ मनविचारहि  
उपर्य अनेके ॥ या दल भोड सब दृढ़हि बनाये ॥ दौण गुह पै कहे  
सुनावे ॥२॥

अनन्या विन्तयं तो ० इ. टीकाः—ममस्मरण विन अवरन ताहीं : या  
विघवते जन्म जो आहि : वा जुकवान ममभक्त काहवे : वा आचार  
आहार विश्व हमहि चलावे : ॥७॥ जेतु कछुवी जाइ संतत पारा :  
बार्चितन व तृत आहारा : ता बोध भक्त बोध मन आवे : वा अनोत  
तज प्रमत्त ममपावे ॥२२॥

ग्रंथाचा शेवटः—दो० ॥ टीका सुनन सुजान अत, चितमन नित दृढ़काय ॥  
अविद्या अम मिटजाय औ, परमोत्तम सुखपाय ॥५॥ अप्मनाय गुह  
राजगृह, पार मांडल्ये जान ॥ टीका किंचित मात्र कह, माणु ग्रेम  
पद दान ॥७॥ चौ० ॥ राजवल्लभी टीप कहावे ॥ श्रोता वक्ता बहुसुख  
पत्रे ॥ सकल शास्त्र पर या विश्वमाही ॥ राजिन्द्र मुनिकहे पर्य गुणांही  
॥७॥ भगवद्गीता श्रेष्ठ कहां८ ॥ श्याम निरोपित अर्जुन ताही ॥ माक्ष  
सन्न्यास योगया भये ॥ भष्टादशोध्याय शामगुण कहे ॥८॥

### शिवराम किंकरकृत गोपिका स्वयंवर

हा गोपिका स्वयंवर ग्रंथ ओवीवद्द ४० अध्याय असून अपूर्ण आहे तो  
श्रीशारंगधर मुनीचा शिष्य शिवराम किंकर याने केला आहे. काळ निश्चीत  
मिळाल्य नाही. मात्र भोषेच्या धाटणीवरून १७ व्या अथवा १८ व्या  
शतकांतील असाशा. अध्यायाचे शोवटी ‘इति श्रीभागवते महापुराणे दशमस्कद  
कथा कल्पतरू हरिवंश संमत । उपेद्व चरीता गोपिका स्वयंवर’ असे लिहाले  
आहे. या ग्रंथाचा दहावा अध्याय ‘विजन महात्म्य’ हणून म. भक्तराज  
बावा थोरंगावादकर यांनी शके १८३३ साली छापविला. सरस्वतीने  
कैशासुराशी आठ दिवस उढाई केली तरी मरेना तेव्हां नारदाने सांगितले की,  
सात सुकोंतीक त्रृष्णाचा वर आहे की, साधुसंत ब्राह्मण इत्यादे उत्तम जाती-

दर्शनानें तू आजिक्य होशील तेव्हां उत्तम लोक गांवाबाहेर काढून मांग, महार इत्यादि हीन जातीच्या सहाय्याने नवमी रोजी सांयंकाळी अंबिकेने शैशासुर मारिला. ही कथा या दहाव्या अध्यायांत आहे. तसेच नवमीच्या दिवशी अपघाती मरणाने व लढाईच्या योगाने अशुद्ध व अपवित्र भूमी झाली ह्याणुन त्या दिवशी देव ब्राह्मण साधुसंत यांनी गांवाबाहेर जाऊन पूजा भोजन वैरे करावे. या गोष्टीचाहि उगम या कथेत आहे. महानुभाव लोक अद्यापि हि आश्चिन शु॥ ९. मीस गांवाबाहेर जाऊन पूजन भजन वैरे कृत्यांत काळ घालवितात.

लवणासुरास शार्ङ्गधर विष्णुने मारिले त्यासंबंधी या पोथोतीळ काहीं अोव्या देतो.

विष्णु धाके लोणासूर पळत । पूर्वेस जाऊनि लपत । मग विष्णु धावून धरीत । तथा धनुप्य लाऊनि त्वरीत ॥६०॥ युद्ध झाले अती प्रखर । बाण वर्षती जैसे मुदार । जैसा प्रलय वैश्वावर । तैसा श्रीधर समरांगणी ॥६१॥ लोणासुराचे शारकारुक । शरीं ताडीले मन्मथाजक । मग तो क्षेत्रपळे निशंक । अती धाके सिंहाचाळी ॥६२॥ सवेच पाठीशी शारंधर लाग करी तो अती प्रखर ॥ पुढे पळतो लोणासूर । गिरी शिराखीं लपतसे ॥६३॥ मग देखिली एक टेकोळी । लोण तो दडला तयातलीं ॥ तेथें जाऊनो कौसुभ भौळी । पाय टेकोळी उडविली ॥६४॥ मग तो दैत्य पादकमर्थी । मर्दीता झाला विशाळ तलीं । प्राण जाता निजबलीं । अन सावला प्रार्थिला हो ॥६५॥ माझे निरुधिरे तुझे पाय । उत्तम भरले निरामय । ते मजवरि जान्हवितोप । क्षाळूनी सोयकरी बातूं ॥६६॥ आज सोमवती अमावस्या वाराणशी । येथे आणि तू वाराणशी ॥ पादतार्थे पुनितराशी । करी जन्मासी माळिया तू ॥६७॥ ते मानोनि हृषिकेशी । त्वरे आणिली वाराणशी । तीर्थे स्थान वैकुंठवाशी । मुक्ति दैत्याशीं सुमारिलो ॥६८॥ तेचि आद्यापि सोमवती । ज्ञाणावी त्या लोणार तीर्थी । असे लोणासुरास स्वहस्ती । वैकुंठ पतीने मारिला ॥६९॥

शिवमुनीकृत दानाब्रत कथा.

ही कथा गोपीराज विद्वास यांचे शिष्य शिवमुनी यांनी रचिली आहे. ती

जगाठी इति असून तिचे ४ अध्याय आहेत. यांत महानुभाव कर्वीच्या पद्धति प्रभारो अनेक लहान मोठीं वृत्ते योजिली आहेत. हा १७ व्या शनकांतोळ यंथ आहे. सत्यभासेने श्रीकृष्णाचे नारदाला दान दिल्याचे मनोहर कथानक यांत गोविले आहे.

श्रीकृष्णास दान दिल्यानंतर सत्यभासदि कृष्णस्त्रिया शोक करू लागल्या याचे वर्णन—

हस्तके हृदयेपिण्डी करीशोक भूवर लोऽती। केश घालुनि मोकळे करि रुदन मग स्फुंदती ॥ काय मी करू वळुभा विन सेज हे सुणि दीसती । देउ मी कवणा विडा करू पाक मी कवणा प्रती ॥ ३ ॥ ज्वाला ऊठती आंतर्यं फुंकु मंदिर करू दहन ॥ जाळु मी नग भूषणे जिकडे पति तिकडे करू गमन ॥ एउनि जवळि सख्या करती तिचे मन संरक्षण ॥ पतिळे किरोनि हरी उगि राहे तूं धार धसून ॥४॥ असो या रिती सत्य भासा गृहांत । करी शोक नाना परी मंदिरांत । आस इकडे काय जाला तमासा । रसा आठ मुख्ये करीती आडासा ॥५॥ सोळा सहख्या ललना मिळोनी समस्ता ॥ आत्या चढोनि आवध्या सति मंदिरांत । येन वधु सकळ भांडति त्या समस्ता । एकीच रुक्मीनि गृहीं वसली गिंदांत ॥६॥

ही पोथी एका महानुभावीय महार गृहस्थाच्या संग्रहांती असून अत्यंत अशुद्ध आहे.

याच पोथीत दुमेरे एक चंद्रावळी आस्यान मिळाले तेंही विविध वृत्तांत असून फार मनोरम आहे तथापि कवीचे नांव अथवा शक दिला नाही. चंद्रावळी व श्रीकृष्ण यांचा संभाषण प्रसंग पुढे दिला आहे.

दैन्ये कुवेरा हरिल क्षमेसी । कर्णजरी येतिल पश्चगाशी । लोका त्यजोनी जरी श्रुति जाये । वंध्या सुताचे जरी लळ होये ॥७॥ मुका करील जरी गायनासी । बहीरा जरी येहल श्रवणासी ॥ वज्र जरी होईल मूर्ख वेखा । काळासि हे आसिल पीपिळीका ॥८॥ चळे जरी बुद्धि बृहस्पतीची । उदारता जाईल त्या बळीची ॥ सूर्य जरी शकिल लोचनाशी । गर्भ तरी होईल पुरुषासी ॥९॥ विष्परीत पेसे जरी चो घडेल । तो चिंतिल ही हरि पावसील ॥ बोले मुरारी मग हास्य वकऱ्ये । हे सर्व होईल क्षणमाले ॥१०॥

सांडा तुक्की हो बहुसाल गोष्ठी । नका कर्ण हे बहुसी चवाटी । नेवी दिसोहे  
नखमा तुक्कासी । उडोनिया जाइन थांभरासी ॥१९॥ पक्षोणिचे मी रूप  
फिरेन ॥ बहेरी ससाना होऊन धरेन ॥ तारांगणी होइन चांदनीसी । चद्रं  
तरी होइन मी नभासी ॥ २० ॥ सिधू जळ्यां होईन मी भीनला ॥ कैवर्तक  
घालिन जाळयाला ॥ कुरंगीण होईन मी बनासी ॥ मी पारधी घालिन  
जाळफाशी ॥ २१॥ शोभे जारी होइन पक्षिनीसी ॥ मी झगर होइनने सुबासी ॥  
शेषस्थळी होइन नागिनीला । उरगारिच्या धरीन रुपाला ॥ २२॥ कंठी  
धरून तुजला आनीन । मी खांडी करूनि स्वेच्छे रमेन ॥ का पाठ माझी तुझे  
मी आवंत ॥ सोडी मम पालुदी गोपी नाथ ॥ २३॥

### राघव मुनिहृत वत्सला स्वयंवर

हा विविध वृत्तांतील मराठी श्लोकबद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाचे तेरा अध्याय  
आहेत य. चा कर्ता दीपराज शिष्य राघवमुनि विद्वांस होय, याने देवदेवेशर स्तोत्र  
ही केले आहे. वत्सला हरणाचे शेवटी कवीने आपली कुळकथा दिली आहे.  
नीरानंदी तीरीं कवीचे गाव असून आई आवाई वाप दीपराज गुरु चक्रपाणी  
असे होते. ग्रंथ समाप्तीचा शक १६७६ दिला आहे. ग्रंथ कर्तृत्वासंवंधी  
कवि लिहितात—

‘ह्यनोनी मला थोगुरु भेट जाली । तयाने हृषीहे असीमात केली ॥  
मन्दाटी कथा भाशे प्राळूत वोली । नसे सार सिद्धांत वाणो कळाली ॥३१॥  
मिया भारथी शब्द साधारणासी । असे मांडनी मांडिली हे विकासी :  
न जानो मती शाळा आगम्य काही । तुक्का प्राथिले ग्रंथ आरंभि पाही ॥३२॥  
व्यासो निष्ठ कथा परि सुनि यथा स्या योजिली भारथा ॥ शब्दाच्या  
चळथा करोनि उलथा वृष्टून केला जथा ॥ ग्रंथीही जरि पाहता परमिता  
आक्षेपशीतर्किता ॥ नाहीं या बहुन्दूनता खणउनी प्रार्थी कवी पंडिता ॥३३॥

काळ्याची कल्पना यावी हृष्णून राक्षसांनी मायावी बाजार रचिला त्यांचे  
वर्णन कवीने केले तें देतो.

कल्पां सखनील आक्षेपिणीसी । तया धाडिले धाड घालावयासी ॥  
एच्यू घातला सुक्ति बाजार चेढा ॥ उभारीत वानी डुकान प्रचंडा ॥३४॥

गजा उष्टुरासी तुरंगा सजोनी । तथा धीकरा मांडिला कारवानी ॥  
 शुद्ध मांडिलेया जाहरी यो पसारे । वरी मोतिया मानिकाचे ढिगारे ॥२४॥  
 विचिच्छा परी ढीग पीतांबराडे । वरी चाटिये बैसले बरीचे ॥ वरी  
 वोतिवा कोरीको कोंदनाची । दिसे दाटती सहुखी त्या नगाची ॥ २५॥  
 फुलारी कसी गुफिती पुण्यमाळा । सुगंधा बहु दीसताती सुढाळा ॥  
 आळंकार रामा नरा बायकोच्या ॥ जना विकती साव मोनार साचे ॥२६॥  
 वरी भांडिया पंचधातृ झळाळी ॥ आती थाटहा दाट कामार वोळी ॥  
 दुकानी सराकु बहु बसलेती ॥ करी कंदुकया सीपिनी वीकिताती ॥२७॥  
 शुद्ध वांशुनी हस्तकी नागधीती ॥ जना तांबोळी बोलतो घ्या आमोळी ॥  
 कसी बैसली वोळ त्या मांडनीची ॥ विचिच्छापरी साख नाना परीची  
 ॥२८॥ खाटावरी खेळी नीट साचे ॥ किती जानिजे थाट रंगारि याचे ।  
 पाहा पल्लकु येक हमाल जाले ॥ कितीएक दल्लाल होऊनि आले ॥ ३०  
 कितीएक लोहारही शिव्यकारु । चतारी कितीएक जाले आतारु ॥  
 वृता घेउनी बैसल्या गौळणा त्या । गनीका कशा शोभल्या भूषणे त्या  
 ॥३१॥ किती बैसले घेउनी एक साळी । कितीएक ते भासताती पदार्डी ॥  
 घटवी पट्टा गुंडतीरे समासी । किती निर्मिती जीनते घोडियासी ॥३२॥

### काशीदासकृत द्रौपदी स्वयंवर

हा ग्रन्थां मराठी क्षेत्रकवद अनेक वृत्तांत रचिलेला ग्रन्थ आहे या मध्ये १४  
 अध्याय आहेत या ग्रन्थाचा कर्हा काशीदास हा जातीचा मराठा क्षाविय असून  
 कुळ सोळंखी होते आईचे नांव अन्नपूर्णा व पित्याचे नांव अशाचितराव होते  
 त्याच्या पित्याची वृत्ती क्षत्रियाची होती; त्यावर आलेल्या आपत्तीचे वर्णन कवी-  
 च्याच शब्दांत देत आहे.

वृत्ती पाळन सैन्य पाळनकरी शक्तूर्णीं मोडिले । तेने विग्रह वाढला  
 मग जर्गी वैरी बहु जोडिले ॥ त्यादुःखे त्यजिला निवास जनके  
 गोपेल नामे गिरी ॥ वांधोनी बळकाविला नृपदळे चालोनि आली वरी ॥  
 संग्रामी यड नागवे मग तिहीं विश्वास घात क्रिया ॥ केलीं वंधन संकटांत  
 पडलो हाहां हरी सावया ॥१॥ वंधु इयवकराज तात विषर्णी होते संघे  
 सोयरे ॥ आतां काय उपाय याये न चुके दिल्हांद्र मारीलरे ॥ यैश्वा शैर  
 भवार्णवीत जनके बोधांसि आरोधिले ॥ ” वैरे

कवीने आपला शककाळ ग्रंथात दिला नाही. ग्रंथकर्तृत्राविषयी लिहिताना कवी हाणतात— “मन्हाटी ठिका देशभाषा मन्हाटी ॥ मन्हाटीकुळी जन्म-बानी मन्हाटी ॥ गुरु ग्रंथ ही सेविला म्या मन्हाटी ॥ करवी क्षमा न्यूनते पूर्णदृष्टी ॥” इत्यादि.

हा ग्रंथ बाळकृष्णदादा कानडे यांनी शके १८३२ मध्ये छापिला. या काष्याची कविता बरीच उच्चदर्जाची आहे नमृत्याकरतां खालील उत्तरे देतो.

आदि अलंकृत सत्कृत संस्कृत हे वचनामृत पाहे : वागशारासन बाणरसोगुण दूषण गुण बाष्टव वाहे : लक्ष्मीरो वरिदक्ष धनुर्धर चाल विताशर भातच आहे : काय करिल बद्धनिर्बद्ध धर्मदयाच तुक्षाप्रति लाहे ॥३॥

तसेच,

ज्या नामें गणिका समूल तरली तें नाम घाचे वसो । ज्या रूपें जन कातमजा समजली तें रुपध्यानी असो ॥ ज्या पांवे धिधिची सुतां स्परशीली तो पावभाळीं वसो । ज्या हस्ते गजईद्र सोंड धारिली तो हस्त माथां वसो ॥९॥

दुर्योधन व भीम यांचे दंद युद्ध खालील प्रमाणे वर्णिले आहे—

दुर्योधने देउनि हांक धाक समई दाऊनि शक्ति प्रती ॥ एकाकी धरिला छक्कुनि कवळी भीमे महा दुर्मती ॥ येसे देखुनि कौरबे निजगदा गाळौनिया टाकिला ॥ तै दोर्यों रान मल्लयुद्ध रचना संभाव्य आरंभिली ॥ २५ ॥ दोघेहि दहा सहस्र नागते माहोबली ॥ लौटले रणांत माडिली प्रचंड रांवळी ॥ लाखिती कुळां सरोनिदेति वज्र मूसलळीं ॥ हानिती सर्वेचि मुष्टि घात जीवन स्थळीं ॥ ६६ ॥ व्याळसें पिळोनि कल्प काळसें कढाडिती ॥ वातसे उडोनि वेद जातसे थडाडिती ॥ गरजती गिरत गंभीर मेघसे गडाडिती ॥ थरथरी दसुधरां नगोदरे तडाडिती ॥ ६७ ॥ शाशंथेक वृक येक रुद्र येक अंधकु ॥ वाळि येक दुंदुभी कृतांत येक अंतकु ॥ नकतो गजेद्र येक स्वामि येक तारकु ॥ भाव सारिखा पर्तु धर्म नांव तारकु ॥६८॥ आरंभिले परम त्या द्वार्यों द्वद्व रासा । देखे तुरोनि रणि वांधव येहिलासा ॥ तो क्षेभलां प्रलय पावक पेटलासां । वेहावले कटक पाहतसे तमासा ॥६९॥

### श्रीऋद्धपूर महत्व.

हा ओवीबद्ध मराठी ग्रंथ उपाध्याय दिक्षित विराट देशोपनाम (वायदेशकर) मर्येकराज शिष्य कृष्णमुनि ऊर्फ कवि डिंभ यांनी रचिला आहे. या ग्रंथाच्या ८८२ ओऱ्या असून तो ग्रंथ सन १९११ मध्ये म. भक्तराज बाबा यांनी छापविला. श्रीचक्रघराचा अवतार सांगतांना महाराष्ट्राची खालील प्रमाणे कवीने व्याख्या सांगितली आहे.

‘कलयुगीं अवतरनि प्रशांते । धांगिकारोनि चक्रधर नामाते ॥ महाराष्ट्रे  
केले निर्माण तीर्थाते । क्रीडा करोनिया ॥६७॥ विभ्यांद्री पासून दक्षिण  
दिशेसी । कृष्णानदी पासून उत्तरेशी । झाडी मंडळा पासून पश्चिमेशी ।  
कोकणपर्यंत ॥६८॥ महाराष्ट्र बोलिजे चक्रधर । क्रीडा केली जेथ जेथे ।  
तीये जाणाचीं पवित्र माहातीये । महात्म्य दर्शनीचे ॥६९॥

या ग्रंथात नवव्या अध्यायांत गोविंदप्रभु ऊर्फ गुण्डम यांचे चरित्र वर्णिले आहे ऋद्धपूर जवळ काटसुरा गांव आहे तेथील काष्वशाखी ब्राह्मण अनंत नायक यांना यांची पत्नी नेमाई इच्छे पोटी शके ११०९ मध्ये अवतरले. भविष्य पुराणांत हि यासंबंधी उल्लेख असलेला क्षोक या ग्रंथात दिला आहे.

### शहामुनि छत सिद्धांत बोध

महानुभाव ग्रंथकार, ज्यांचा आतां पर्यंत उल्लेख वर आला आहे ते जातीने ब्राह्मण क्षत्रिय अथवा मराठे होते पण हा कवि जन्मतः सुसलमान होता यांचे नांव शहामुनि; तो शहागड (निजाम स्टेट) येथील राहणारा होता. तो जातीने सुसलमान होता पण पूर्व कर्मानुसार लांस मुनिराज महानुभाव यांचा समागम होऊन लास यांचा अनुग्रह झाला; घ कृष्ण भक्तीची महानुभावीय दौँक्षा लास मिळाली. या कवीने ६० अध्यायाचा एक ओवीबद्ध मराठी ग्रंथ ‘सिद्धांत बोध’ या नावाचा केला आहे तो बाळकृष्ण लक्ष्मण पाठक यांनी मुंबईत शके १८३६ मध्ये छापिला. ही पोथी मला लाहोर येथे म. जयंतराज यांचे जवळ मिळाली. या ग्रंथाच्या शक्काळाची ओवी व लेखकाची ओवी येणे प्रमाणे आहे.

‘ शके सत्ताशार्त जाण । ग्रंथ समाप्त जाहला पूर्ण । चौबळ ग्रानाकडे  
पठारी मंडण । तेथें लिहिला हा ग्रंथ ॥ शहामुनीचा शिष्य जाण ।  
लेखक भगवत् नारायण । उपनाम पांढर कामा जाण । वास्तव्य पाढवी  
धायगुडे ॥

दुसन्या अध्यायांत शहामुनीने स्वतः विषयी हातुळे आहे—

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण । क्षुद्रा परीस हीनवर्ण ।  
अंविघ वंशी जन्मलो ॥ १२९ ॥ ज्यांचा शाळ्य मार्ग उक्तराटा । क्षणती  
महाराष्ट्र धर्म खोटा । देवाव्यं मूर्ति भंगितो हटा । देव द्रोही हिंसाचारी  
॥ ३० ॥ जयांच्या सणाच्या दिवशी । वधितां गो उल्हास मानसी । वेदशास्त्र  
पुराणांसी । हेळसिती उद्घट ॥ १३१ ॥ येसे खारींत जन्मलो । अकृष्ण  
भक्तीस लागलो । दुहां संतांचे पदर्णे पडलो । अगीकारवं उचित ॥ १३२ ॥

• तिसाब्या अध्यायांत महात्मवर्म संस्थापका संबंधी उल्लेख असलेल्या ओऱ्या  
दिव्या आहेत—

तेवीं अवताराचे गुण । देह प्रकृति वेगळी जाण । समद्दित दीप कलिका  
मिन्न । एक तेल आधारे ॥ ५९ ॥ यापरी स्वरूप सागर । तरंगवत् हे  
अवतार । प्रकृति कुंभी विवाकार । परी ते स्वरूपीं संचले ॥ १५० ॥  
जाणोनीया हे वर्म । आतां ओळखे पुरुषात्म । जपास सुगम नाम ॥  
चकधर प्रतापी ॥ ६१ ॥ यापरी बोलिले द्विज । सांगितले गोप्य रहस्यगुज  
अवतार गुस जाहला सहज । तेथिचा तेथें संपला ॥ ६२ ॥ ब्राह्मण इश्वर  
संवाद । परि सांग श्रोतया होय बोध । परमार्थ तरणोपाय अगाध ।  
शहामुनि बोलला ॥ १६३ ॥

ग्रंथाचे महत्व लक्षात येण्याकरितां शेवटच्या अध्यायांत कवीने दिल्ल ग्रंथाचे  
सार स्वाली दिले आहे.

ग्रथम प्रसंगा पासोन । बोडश अध्याय पर्यंत जाण । केलें भुषिभास्य  
निरोपण । वारांखाणुनिया बहुमतें ॥ ३८३ ॥ युद्धे महिमद्वाची कथा ।  
हाही मतभेद सर्वथा । वहु देवांची वदलो वार्ता । हे कथा महात्मव्य  
पंथीं ॥ ३८४ ॥ महिभट ईश्वर भाषण । हे निरुपण मुलि पंथीं जाण ॥  
सांगोतले अवतार भिन्न । हे मत श्वेतांबरी ॥ ३८५ ॥

माहेद्र भद्राच्या वक्तुव्यांत । विवरोनि दाविले अनेक पंथ ॥ त्यांत कर्तुव्याचें साहित्य । तर्क समज कवीचा ॥३८६॥ तीस प्रसंग पर्यंत कथा । निवेदिला मनांचे भेद पुरता । ऐशा वहू सुषेचीया कथा । कोठवर लिहाच्या कवीने ॥३८७॥ आतां सांगो भद्राचें खंडण । तीसा पासोन परिसा सज्जन । मुख्य कवीचं घोलण । जें ज्ञान गुरु कृपेचे ॥३८८॥ एकतीस वच्चीस तेहतीस । त्यांत करून गुरु शिष्य मीस । हा कवीचा बोध प्रकाश । गुरु कृपेन दाविला ॥३८९॥ चौतीस पस्तीमावा जाण । श्रोति याचें निमित्यें करून । केळे आपणासीच भाषण । ज्ञान सुधारास ओतिला ॥३९०॥ छत्तीस सदतीस अडतीस । एकूणचाळीस पांवती सुरस । गीतेंत वदला जगदीश । तो प्राकृत अर्थ उकलीला ॥३९१॥

या ग्रंथांत आलेल्या गीता टीकांचा उद्देश पुढे दिला आहे.

‘दीगांबरी टीका’, ‘श्रीहरी टीका’। मधुसूदनी टीका’। ‘श्रीभास्करी टीका’। महात्म्याची “भिंगारी” ॥ ‘ज्ञानेश्वराची’ प्राकृत टीका।। ‘वामनी’ सप्रश्नोकी। ‘यथार्थ दीपिका’। ‘निवृत्ति सोपान मुकेश्वरी’ देखा। सप्तश्लोकीं ते वदिले ॥९५॥ छत्तीसा पासून एकूणचाळीस । गीतार्थ निवेदिला सुरस । जेवी समुद्र तोयास । चंचूत चिमणी साठवी॥ एकाचाळीसांची मांडणी । गुरुमाहात्म्य वर्णिले ॥.

या कवीच्या भाषा रचनेवरून हा कवी मुसळमान आहे ही शंकाहि येत नाही. याचे ग्रंथाचे वाचनहि वरेच दिसून येते.

### कवि कृष्णमुनि पंजाबी उर्फ ख्याली बहादुर

हा कवि पंजाब देशस्थ होय याचे मूळनांव कृष्णमुनि असून हा कवी-व्याख्यायांतील दीक्षित पंडीत दिवाकर मुनि याचा शिष्य होय. हा खानदेशात चाळीसगांव जवळील खेरही येथे राहत असे हा १७ व्या शतकाचे अखेरीस होऊन गेला. हा शीघ्रकवी होता. यास फारसी, हिंदी, मराठी, अहेरानी, संस्कृत, बागळानी, तेलगु, कानडी वैगेरे ११ भाषा येत होत्या. योंचा कलगी तुम्याचा आखाडा होता. याचे छद तुरके, ख्याल, गजल वैगेरे निरनिराळ्या भाषेत आहूत, याचे ख्याल इतके प्रसिद्ध होते की लाकरून

त्यास ' स्वालि बहादुर ' ही पदवी प्राप्त झाली होती. याची काविता हळी पुष्कलशी टीकाराम मोरी गा. कनाशी स्टेशन कजगांव जि० खानदेश येथे आहे. या कवीचे ' सुदामाचरित्र कथा ' चौ० १९२, ' श्रीकृष्ण जन्माष्टमी ' कथा छ. १२३ आणि ' ऋक्मिणी स्वयंवर ' छंद ७२ हे प्रसिद्ध आहेत. सुदाम चरित्राचा काल ' ग्यारासो छळछड वो मनकु बखाना । थि चौदसकी चादन माहुका महिना । मंगलवार कुछ ए घडी रात होते । हुआ ग्रंथ सारांजि सदगुरु निभाजे । ' या चौपाई प्रमाणे फसली सन १९६ मध्ये येतो. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे कर्तृत्वाचा काल फसली सन ( सन ग्यारासो जानिये असी ऊपर तांन ) ११८३ हा येतो.

नमून्याकरता कृष्णमुभि पंजाबी उर्फ ' स्वालि बहादुर ' यांचा रुक्मिणी स्वयंवरांतळि एक रेष्टा देतो.

गुरुपीर किया करत, दिया आजम शिरदस्त, ज्ञवां शीरिवर बख्त,  
खुला कुल्क दहेनका ॥ फळमदादे खुशबैतौर, दिधाशर्फ किया गौर;  
लगी सूल कदम टौर, कहु विहा किशणका ॥ वैदमे मुलक जान,  
कौडनपुर एक मकान, वडा शहर तख्लेशान, भीम भूप वहांका ॥ शहर  
बस्ता गुलजार, चौक रखत बाजार, लांकनूर बजांदार, वसे कैक  
तन्हांका ॥ १ ॥

**रुक्मिणी स्वयंवराचा शोबट—**सुनि दिनकर वस्ताद, दीस पंजा इमदाद,  
जान मान दिलो याद, फरामोश नदारद ॥ मेहर दादय गुरनाम,  
र्जिंदगीका आराम, विनानाम सरंजाम, सब हराम् बरामद ॥ नामपूरा  
दृथियार, नाम भवमो आधार, पढे नाम वेद चार, नहि तोल सखावद ॥  
बडा गुदका आसान, कदमनेह चौ गिर्दान, कही शादी सयदान,  
हुक्म मीर हुआ जाद ॥६१॥

### मुकुंदराज कवि कारंजेकर

हे कवि मुळचे वळ्हाडांत उमरखेडचे राहणे; याचे उपनांव बांगे; याचे  
वेशज हळी मोगलाईत बडसे पडसे येथे राहतात. हे सुमारे १९० वर्षांपूर्वी

होऊन गेले यांनी महात्मधर्माची दीक्षा करीश्वर आम्नायांत घेतली. यांच्या गांदीस कारंजेकरांची गादी हणून हणतात. यांनी वनदेव स्तोत्र, कृष्णावली स्तोत्र, देवदेवेश्वर स्तोत्र इत्यादि मराठी श्लोकबद्ध स्तोत्रे केली आहेत.

वनदेव स्तोत्रांतील कांही श्लोक देतो.

यन्मांसादि पक्षी सदा बादताती । स्वरें कोकिळा राग मल्हार गाती ।  
सुर्वे बोलती सर्व शास्त्रां पुराणां । स्मरादत्त मूर्ती धरानित्य स्थाना ॥१३॥  
न कळे अही खेळती ग्रीतरंगा । नसे वैर तेशें सदा प्रेमयोगा ।  
वर्णी खेळ कीडा श्रीदत्ताक्रयाशी । ह्याणीनी नसे वैरबुद्धी तयांशी ॥१७॥  
नेणू काव्य कळा, मुकुंद विनवी, वाणो मन्हाटी टिका । संज्ञा कारंज नामा  
मिरवित, सन्तिता माजि हे नांव नौका ॥ श्री देवेश्वर क्षेत्रालेंग महिमा  
वर्णालि कृष्णावला । वन्देशो प्रितिये, चरित्र हरिचं वास्तव्य सिंहाचली ॥४२

या शिवाय पंडित जामोदर महानुभाव धाराशीकर जे वस्तत येथे राहत होते त्यांचा 'लीलामृतासिंधु' व तदंतर्गत 'रुक्मणी स्वयंवर' तसेच वाकु बीडकर रीतपूरकर यांचा पदमंगळ, रेलकर महंत कृत भारतार्णव अध्याय १२० इत्यादि अनेक ग्रंथ व कवि यांचा उल्लेख करणे योग्य आहे तथापि स्थलाभावामुळे नाममात्रहि निर्देश करणे अशक्य आहे.

गोविंद मुनि जामोदकर कृत कैवल्य संजीवनी टीका.

आतां पर्यंत अनेक भगवद्गीता टीकांचा महानुभावीय वाढमय विवेचनांत वर उल्लेख आलेला आहे. तथापि ज्या श्रीमद्भगवद्गीतेवर या महानुभावीय धर्माची मांडणी केली आहे त्या गीतेवरील आणखी एका गीता टीकेचा उल्लेख करणे अप्रस्तुत होणार नाही. ही टीका मदलसा आम्नायांतील दीक्षित गोविंद मुनि जामोदकर यांची होय व या टीकेचे नांव कैवल्य संजीवनी टीका हें आहे. या टीकेचा शककाल आढळला नाही तथापि तो अलिकडील असावी असें भाषासर्णीवरून वाटते. ही टीका मला उ व्या अध्यायापासून १२ व्या अध्यायापर्यंत तृटीत अशोऱ्यांमिळाली. या टीकेचा विशेष हा आहे की यांत अन्वय दिला असून समोर त्याचा सरलार्थ दिला आहे नमुन्याकरतां एक श्लोक देतो.

## अव्यक्तोऽक्षर इत्युक्त ० इ० या क्षेकावरील अन्वयार्थ

**अन्वय.**

**अर्थ.**

तस्मात् अव्यक्तात्

त्था कारणास्तव व माया तथा सकळ अव्यक्त देवता  
स्वरूपा पासाब

परः अव्यक्तः

अखंड शुद्ध शुद्ध निय मुक्त असा

अन्यः भावः

दुसरा आणिक पदार्थ

यः न विनश्यति

जो नाशाने पावत नाही. ईश्वर स्वरूपे आहे.

तु सर्वेषु भूतेषु

आणि त्या सर्वही भूतांच्या ठायी

नश्यत्सु

नाश आहे

अव्यक्तः अक्षर

आणिक प्रमाणी प्रकाशेना विभाग राहित असे जे

इतिरक्त

असें बोलतात

तं परमां

स्याते श्रेष्ठ अती उल्कृष्ट अशी

गतिम् आहुः

जी प्रासी बोलतात

यं प्राप्य

जीतें पावलिया

न निर्वर्त ते

पतन होत नाही

तत्तमम्

तें माझे

परमं घाम

उल्कृष्ट स्थान बोलिजे

ही पोथी यवतमाळ येथे रा. दामोदर मनोराम पुराणिक महानुभावीय महार  
याचे संग्रहांत मिळाली.

**भाग सहावा संपूर्ण**



## उपसंहार

येथवर महानुभावीय मुख्य मुख्य ग्रंथकारांचा आणि त्यांच्या प्रमुख ग्रंथांचा वाचकास परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. यापुढे महानुभावाच्या पत्र व्यवहाराचा सुमारे १३६६ वर्षीपूर्वीचा नमूदना देऊन महानुभाव पंथ या संबंधाने थोडे विवरण करतो.

**श्रीहरिराज बुआ मुसाफिर यांच्या संग्रहांतील पत्र**

“स्वति श्री परमार्ग संचक सदा चातुर्यं सिद्धुं स्थिता ।  
ज्ञात्वा भक्तं वैराग्यं मंडितं सुखं ध्यानस्थं वाक् शौर्यता ।  
गुरुञ्चक्षा प्रति पालकं पूर्णं रजं सन्मार्गं संतुष्टता ।  
सौजन्यादि सौभाग्यं सद्गुणं अतीं संपूर्णं सप्तान्तरा ॥ १ ॥

श्री मन्मंगळ मृत्ति श्री दत्तराज पदपट प्रतिष्ठित श्री गोपीराज महानुभावे वास्तव्य महास्थळ ( महास्थान ) श्रीक्रृद्दपूर यांस, पट्टाधिष्ठित कपटो महानुभावाची दंडवेत मु० भीजे हीवरखेड विशेष येथील क्षेम कुशालता गायतु सन (फसली) १९८८ महे चैत शु॥९ पर्यंत सुखरूप जाणून स्वकीय स्वानंद वैभव हरघडी लेहून संतोषवीत असावे. यानंतर येथील वर्तमान तर आही श्रीगंगातटाकी श्री दत्तदर्शन सह मंडळीसी मुखरूप हीवरखेड्यास आले.

परंतु महानुभावाकडून सर्व वर्तमान विदित नाही तेने करून मनसंकोचाय मान असे तर ऐसे न पाहिजे. महानुभावी स्नेहाचे कड आली. मनुष्यासमवेत पत्रद्वारे संतोषवांत असले पाहिजे.

ताजा कलम—आघोदकर, चोरभागे, युगे याहिचा माना विषय कल्हो ऐसा परसपरेस ऐकतों तर वृद्धाचार नाना प्रकारी आहे ते पाहून समजूत करणे.”

वरील पत्र मला पंजाबमध्ये पहावयास मिळाले. महानुभावपंथाचा प्रसार महाराष्ट्रातच नव्हे पण पजाबांतहि ज्ञाला आहे हें वर आलेच आहे. आज पेनांत

લઘોર, અમૃતસર વગેરે અનેક મોઠમોઠ્યા શાહીં યા પંથાચી કૃષ્ણમંદિરે અસૂન તેથે મહંત આણિ સંન્યાસી રહુતાત પરંતુ યાશિવાય લહાન મોઠ્યા ગાંધી ઉપ-  
દેશાંવર્ગ પસરલેલા આહે. ત્યામણે અનેક વિદ્વાન પુરુષ વ ખ્રિયા, સરકારી  
અધિકારી આણિ ધનિક વ્યાપારી યાંચા ભરપણ આહે. પંજાબાંતીલ પ્રયેક  
મંદિરાંત થોડા વૃદ્ધ મહાનુભાવીય મરાઠી લિપિ ઇલ્યાદિ વાડ્યમય ગ્રંથ સંગ્રહ આહે;  
વ પ્રયેક મંદિરાંત શ્રીચક્રવરાંચ્યા સ્પર્શને પવિત્ર જ્ઞાલેલે સંવંધીં પાષાણ આણિ  
ખાસ શ્રીચક્રવરાંચ્યા વચ્ચાંચે તુકડે આજ ૬૦૦।૬૯૦ વર્ષે જ્ઞાલી તરી જપૂન  
પ્રસાદ ક્ષણન મોઠ્યા હિપાજ્ઞતાને ટેવિલેલે આઢલ્યુન યેતાત. વ વિરોધ કુતુહ-  
લાચી ગોષ્ઠ કીં પંજાબી મહાનુભાવીય લોક સ્તોત્રે, આરત્યા, પાઠ પૂજાવસર  
ઇલ્યાદિ ભાવીકપણે મરાઠીતૂનચ જ્ઞાનતાત. મરાઠી ભાષા સમજત નસલી તરી  
કિલ્યેક તરુણ વ વૃદ્ધ પંજાબી ખ્રિયાના પાઠ, પૂજાવસર ઇલ્યાદિ વ લોકબદ્ધ  
સ્તોત્રે મરાઠીતૂન જ્ઞાનતાના મી ગેસ્યા ઉમહાળ્યાંતીલ માઝ્યા પંજાબચ્યા પ્રવાસાચે  
વેળીં પાહિલે આહે. મંદિરનિવાસી પંજાબદેશીય ગહંત વ સંન્યાસી યાંના તર  
મરાઠી લિહિતાં વ અસ્વાદિત બોલતાં યેતે. હી ગોષ્ઠ અટકેપણીકડેસ પેશાવર  
યેથેહિ મી પાહિલી. મહારાષ્ટ્રપેક્ષા પંજાબદેશીય મહાનુભાવ મંડળી ઇતર હેંડુ  
વર્ગાંશી ફાર મિશ્રન મિશ્રન વાગત અસલેમુંઠે મહાનુભાવ અથવા જયકૃષ્ણ  
હા પંથ તિકડેસ ઇતર પંથપ્રમાણે સનાતન ધર્મીય સમજસ્યા જાતો. તિકડેસ  
મહાનુભાવ વાડ્યમયિ છાપુન પ્રસિદ્ધ હોણ્યાચા બરેચ દિવસાંગસૂન ઉપક્રમ જ્ઞાલી  
અસૂન મ. દત્તરાજ માદ્રાકર, મ. હરિરાજ બુઅા કરસાલ્કર આણિ મ. જયતિરાજ  
લાહોરનિવાસી યાંચી નાવે યા સંવંધી તિકડે પ્રસિદ્ધ આહेत. મરાઠી આરત્યા  
વ સ્તોત્રે ૩૦ વર્ષાંપૂર્વિં ઉર્દૂ લિપિત છાપવિલેલી મી સ્વતઃ વાચિલી અસૂન  
ત્યાચી એક પ્રત સંગ્રહાસ ઠેવિલી આહે. મહાનુભાવમણે સંસ્કૃત શિક્ષણાચ  
પ્રસાર વાવા જ્ઞાન મહાનુભાવીયાં કરતાં પ્રાજ્ઞ તે શાસ્ત્રી પદવીચ્યા પરિક્ષેચી  
તથારી કરણ્યાકરતાં હર્યાંપુર હજારા યેથે ધનિક મહાનુભાવ ઉપદેશી શ્રી. લાલા  
દુનીંચંદ યાંચ્યા ઉદાર આશ્રયાખાલી સંસ્કૃત પાઠશાલા સ્થાપન જ્ઞાલી અસૂન  
મહારાષ્ટ્રાંતીલ મહાનુભાવ વિદ્યાર્થીંહિ તેથે શિકાવયાસ જાતાત. ત્યા પાઠશાલેંત  
ગ્રંથ સંગ્રહાંચેહિ કાર્ય સુલં આહે.

पंजाबाशिवाय गुर्जर देशांतहि या पंथाचा प्रसार होत आहे; तसेच मध्य हिंदुस्थानांतहि इंदूर इत्यादि स्थळी कृष्ण मंदिरे असून महानुभाव मंडळी आहेत. प्रसिद्ध मत्हाराव होकर यांची स्त्रीहि महानुभाव उपदेशी होती व तिच्याच आश्रयाने या मंडळीचा प्रवेश तिकडेस झाला व तेथील मंदिरास रियासतीकदून जहागिरीहि मिळाल्या होया. हल्ळी त्याबद्दल झगडा कोर्टात सुरु असल्याचे समजेते.

या पंथाचा प्रसार काश्मीर येथेहि झाला असून आज महानुभावीय उपदेशी मंडळी खास काबूल कंदाहार येथेहि आहे. काश्मीरभार्ये राजा गुलाबर्सिंग यांचे कारकिर्दीत सरदार भगत सुजनराय जगनसुवाळे या नांवचे महानुभाव उपदेशी प्रसिद्ध सेनापति होऊन गेले. त्याच्या गोष्टी स्था बाजूला अझून प्रसिद्ध आहेत. काबूलांत महात्म धर्माचा प्रवेश काबूलचे अमीर दोस्त महमद यांच्या कारकिर्दीत झाला. दोस्त महंमदाचा दिवाण चरणदास नांवाचा होता त्याचा मुलगा मोतीलाल हाहि काबूलचा दिवाण होता व कांही दिवस हीरातकंदाहार कडेस सुभेदार होता. मोतीलालचा भाऊ दिवाण नंदलाल व नंदलालचा मुलगा गोविंदराज ही सर्व मंडळी महानुभावीय उपदेशी होती. व यांच्याच्या आश्रयाने काबूल येथे ( ज्यास महानुभावीय ग्रंथांत 'काल्यत्रन पुरी' असें सार्थ क्षटले आहे ) येथे श्रीकृष्ण मंदीर स्थापले या मंदिरांतील पहिले महंत म. नांगेदमुनि उपनांव विजापूरकर या नांवचे दक्षिणी ह्याणजे महाराष्ट्रीय गृहस्थ होते. अनेक महाराष्ट्रीय महानुभावांचा पंजाबांत पंथ प्रसाराचे कामी उपयोग झाला. राजोबा दखणी ( म. राजधर बुआ महाराष्ट्रीय ) हें नांव तर पंजाबांत झाणीमध्ये भाले. तिकडेस नर्मदेखालील भागास विशेषतः महाराष्ट्रास दक्षिण या नांवाने संबोधतात. एकदां राजोबा संन्यासी अटकेस होडित बसून सिंधुनदी ओलांडून पालिकडेस जात होते; तेव्हां नाव भोवऱ्यांत सांपळून गोते खाचू लागली व ती आतां खास बुडणार असें सर्वोना वाटले तेव्हां राजोबांनी आपल्या हातांतील दंडाने नावेस मारून क्षटले 'चल लंडी निकल बाहेर'. असें झणतांच नांव भोवऱ्यांतून बाहेर निघून तिरास लागली. तेव्हां पासून 'राजोबा दखणीने ढुवी बेढी रखणी' अशी झण पंजाबी भाषेत प्रचारांत

आली. दिवाण शरणदास यांचा नातु गोविंदराज यांस महानुभाव मंभ्यासू दीक्षा नांगेद्रमुनि योजकदून मिळाली व त्यांनाहि गोविंदराज विजापूरकर या नांवाने काबूल, पेशाघर येथे ओळखोत असत. गोविंदराज यांचे हातचे लिहिलेले प्रथ बरेच मी पाहिले आहेत. सास काबूल येथील दिवाण यांचा आश्रय असल्यामुळे काबूलास महात्म धर्माची बरीच प्रगती झाली. मठांत हल्हडी कोणी महेत नाहीत तथापि महानुभावी मराठी प्रथसप्रह तेथे असून हल्हडी तें मंदीर काबूलनिवारीभी महानुभावीय भक्त मंडलीच्या व्यवस्थे खाली आहे.

बरील माहितीवरून महानुभाव पंथाने काबूल पेशावर सारख्या यशनप्रधान, हिंसामय देशांत भापल्या आहिसी तत्वाचा प्रसार करून आपले अस्तित्व तेथे अद्भूत पर्यंत कायम ठेविले. अशा पंथाविषयां सहानुभूति ठेवणे स्वाभाविक आहे. याशिवाय हा पंथ वेदमार्गानुयायी हिंदुधर्माची एक शाखा आहे. व तो पंथ आजवर बहुशः स्वावलंबनाच्या तत्वावर अस्तित्वात राहिला. ह महानुभाव पंथ वातरागी, निरुपद्रवी, स्वार्थवागी, अव्यपसंतुष्ट, ज्ञानमार्गायांचा संघ असून त्याचा गृहस्थाश्रमी उपदेशी समाजही ब्राह्म मोठा आहे. बरील पंथ इतर पंथीयांपासून नलग राहिल्यामुळे, आपली धर्ममते व धर्मप्रथ गुप्त ठेविल्यामुळे त्या पंथासंबंधाने इतरांच्या मनांत ताटस्थ्यच नव्हे तर त्यांच्या संबंधाने तिरस्काराही उत्सन्न ज्ञाला आहे व त्यांच्या संबंधाने भलभलते लोकापवाद व कुशंका उत्सन्न ज्ञाल्या आहेत. या समाजासंबंधाने ताटस्थ्यवृत्ति आणि तिरस्कार उत्सन्न होण्यास चौदाव्या शतकांतच कारण झाले असे किंत्येकांचे मत आहे. तें कारण हें की मुनि व्यास कोठी या नांवाच्या महानुभावाने चौदाव्या शतकांत तत्कालीन यशन पातशाहाच्या मदतीने ऊया ऊया स्थळी श्रीमध्बक्तवर प्रभूने लीळा केल्या त्या त्या स्थळी ओटे बांधविले. ते किंत्यक स्थळी वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य, सौर आणि जैन इन्द्रादिकांची मंदिरे होती त्याचा उच्छेद करूनही वांधविले; त्यामुळे या सर्व पंथीयांची सहानुभूति नष्ट होऊन ते त्याचे शत्रु बनले. कांही अंशी ही गोष्ट खरी जरी असली तरी तासळा विरोध आतां कायम राहिला नाही. हिंदुधर्मात जे अनेक पंथ आहेत

तसा हा मानावयास काहीं प्रत्यवाय नाही. “ दुसरे या पंथातील ग्रंथ भांडार ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे; या पंथातील अनुयायांशी व महेत मंडळीशी ज्यांचा ज्यांचा समागम आणि विचार विनिमय झाला आहे त्यांच्या मनांतील या पंथांयां विषयीचे किलवीष अगदी सारु निघून जाते हें मी स्वानुभवावरून नमूद करून ठेवितो. दिवसे दिवस या पंथाचा अमोल ग्रंथसंग्रह समाजाचे समोर आला ह्याणजे व या पंथातील मंडळी इतर हिंदुजनसमाजावरोबर अधिक मिळून मिसळून वागली ह्याणजे महानुभावाचा पंथ हा वेदानुयायी सनातन हिंदुधर्माचा एक पावित्र घटकावयव आहे असे अखिल हिंदु समाजाच्या प्रत्ययास येईल. **३५२३५।**

या पंथीया संबंधी पंथाबाहेर पूर्वीपार वृथालाप ऐकावयास येतात ते कदाचित या पंथात तरुण स्त्रीपुरुषांना संन्यास दीक्षा घेतां येते यावरून रुढ झाले असावे. या पंथीयांतील अनेक तरुण वृद्ध स्त्रीपुरुष वीतरागी जनांशी माझा परिच्य आहे व त्यांच्या सच्छील आचरणावदूळ मला अस्यत आदर आहे. यदाकदाचित एकादा व्यक्तीच्या आचरणात फरक असल्यास त्यावदूळ सर्व समाजास शब्द लावणे अयोग्य होईल. तथापि बालवयांत दीक्षा देण्याची जी पूर्ण चाल होती ती संबंधाने विशेषत: स्त्रियांना दीक्षा देण्यासंबंधाने या पंथात कडक निर्बंध ज्ञात्यास लघकरच असले वृथालापहि बंद होतील.

### **३५२३५।**

या पंथाने एन यवन बादशाहातींत आपल्या धर्माचे मोठ्या कुशलतेने रक्षण केले. त्या काळी हिंदुधर्मावर मुसलमानांनी जेझिया ( डोईपटी ) या नांवाचा कर बसविला होता परंतु या महानुभाव मंडळीनी या यवनराजांकडून मोठ्या कुशलतेने डोईपटी माफीच्या सनदा मिळविल्या तंवपर्यंत महानुभाव काषायवस्त्र पारधिन करीत असत. तथापि जेझिया कर माफीसंबंधी व यवनांनी नागेगोसावी इत्यादि हिंदु साधुलोकांवर जो गहजब उडविला त्यापासून आणिस राहतां यांवे ह्याणून महानुभावांनी काषायवस्त्र टाकून देऊन काळीं वर्खे धारण केलीं एषदेच नव्हे तर जेझिया माफीच्या बादशाही सनदेत ( शाहपोश ) काळीं वर्खे धारण करणारे हे शब्द लिहवून घेतले. या जेझिया कर माफीवरूनहि

इतर हिंदुयांच्या मनांत महानुभावीयांसंबंधानेने किलिष उपक्रम झाले. हल्दी जेक्षिया सारख्या कराची भीति नसल्यामुळे महानुभावांनी पुन्हां पूर्वीची काशाय-वस्त्रे धारण करण्याचा उपक्रम केला आहे.

पूर्वकाळी महानुभावांसंबंधानेने गैर समज किती असे हे इतिहासावरून दिसून येते. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत इ० सन १७८३ च्या सुमारास पैठाणास अनंत ब्रह्मि व मुर्निदपुरी जयानंदी ( नाडे ग्रांतील हठदेगांवचा गोसावी ) यांनी खोटी निंदापत्रे तयार करून ती श्रीमंतास दाखवून त्योजकर्वी महानुभावांवर दंड उपद्रव स्थळे स्थळी मांडिला “ तेव्हां मुख्य मुख्य महानुभाव श्रीमंतापाशी जाऊन पिनंती केली की आही कोण गोष्टीने अयोग्य कोणासही दुःख न देतां आही भिक्षा मागून उदरपोषण करून ईश्वर भजन पूर्वीपार करीत असतां आहावर परमळेश हेतात. ऐसे श्रीमंतांनी एकून पूर्वील राजपत्रे व दिल्लीपतीची पत्रे पाहून व अभयपत्रे देऊन सन्मान करून मार्गस्थ केले. हे वर्तमान मुकाम महेश्वरी सारंगधर बोवा महानुभाव यांनी राजपत्रे व पृथ्वीपतीचीपत्रे व शिंदे होळकर यांचीही पत्रे व भोसले यांचेही पत्रे दाखवून विनंती केली की, आपण जगद्वद्य जगद्गुरु धर्म संस्थापक असतां आही अयोग्य आत्यास आपण शिक्षा करावी. याजवरून मनांत आणितां महानुभावाकडे कोणे गोष्टीचा दोष नाही. पूर्वी कैवल्याधीश श्रीमदाचार्य स्वामि या पंथास चालवीत आले. जयानंदीने कलह केला तो अप्रमाण पिथ्या शाळायुक्तीचा नाही. अतःपर महानुभावांचा कोणीहि द्वेष न करावा. ऐसेही करतां महानुभावांच्या देवास कोणी प्रवर्ततील त्यास यथोचित् शिक्षा देशाधिपतीनी करावी. व जेथे जेथे निंदापत्रे दिसून येतील ती तेथील अधिकारी यांनी फाडून टाकावो वैगेरे ” हा उतारा विदर्भीत ज्या श्रुगेरी मठाचा अधिकार आहे त्या मठाचे गाढीवर द्याके १७०७ मध्ये विराजात असलेले शंकराचार्य श्री विद्यारण्यभारती स्वामी यांनी मुकाम महेश्वर रेवाप्रांत येथे जे समस्त वेदवर्मी हिंदु त्याना आज्ञापत्र दिले त्यातून घेतला आहे.

वरील आज्ञापत्रावरून, या पंथासंबंधानेने १४० वर्षांपूर्वी श्रुगेरी मठाचे

गादीवर असलेल्या शंकराचार्यांचे मत सष्टु दिसते. याहूनहि आगदी अलिकडेस झाणजे सन १९१३ साली श्री करवीर मठाचे शंकराचार्य विद्याशङ्कर भारती ( डाक्टर कुर्तकोटी शंकराचार्य यांचे पूर्वि गादीवर असलेले ) यांनी महंत दत्तश्वराज संस्थान माहूर यांचे अर्जावरून आज्ञापत्र आखिल वेदानुयायी हिंदु धर्मांयांस दिले त्यांतील उतान्यावरून महानुभाव पंथासंबंधी व रयोच्या धर्मेमता संबंधी चांगली कल्पना येईल.

‘ श्रीमान महात्मवर्य महंत दत्तश्वराज कवीश्वर महानुभाव संस्थान मातापुर यांनी संस्थानी येऊन दिलेल्या अर्जीत ‘ महानुभाव पंथातील लोक धर्माविषयी श्रुतिस्मृत्यादि ग्रंथास प्रमाण मानणे आहेत. या पंथातील सर्व गृहस्थलोक आपापल्या वर्णाश्रम विभागानुसार वैदिक धर्माचे आचरण करीत असतात. असे असूनहि कांही लोक या पंथास अवैदिक आहे, असे हणत आहेत. तेव्हां श्रीनी यथायोग्य आज्ञापत्रद्वारा या गोष्टीविषयी काय तो निर्णय प्रसिद्ध करावा ’ वैगैरे मजकूर नमूद आहे. शिवाय त्यांचे कडून संस्थानी हजर करण्यात आलेले महानुभाव पंथाचे ग्रंथ अवलोकन केल्यावरून असे आढळून येते की, श्रीकृष्ण व श्रीदत्तान्नय या अवतारांच्या उपासना, ज्ञान भाकि व वैराग्य, या तीनहि गोष्टीस या पंथांत अग्रस्थान दिलेले असून, हिंसा अपेयपान अभक्ष्य भक्षण इत्यादिकांचा निषेध सांगितला आहे. शिवाय चारही वर्णाना एकाच ग्रंथातून, ज्ञानमार्ग कर्ममार्ग व भक्तिमार्ग या त्रयीचा उपदेश मिळावा झाणून, या पंथातील सर्व ग्रंथामध्ये श्रीमद्भगवद्गीतेला अग्रस्थान दिलेले आहे. महानुभाव पंथातील गृहस्थ हे आपापल्या वर्णाश्रम विभागानुसार वैदिक धर्माचे आचरण करीत आहेत. यावरून हा पंथ वैदिकधर्म विरुद्ध आहे, असे हणणे रास्त दिसत नाही. सनातन-वैदिक-धर्मानुयायी इतर लोक जेसे आपापल्या श्रेद्धनुसार निरनिराक्षया देत्रांचे पूजक आहेत. आता काही वैयक्तिक दोषामुळे समाजावर आक्षेप करण्याची जगताची चाल आहे. व या नियमास अनुसरून महानुभावपंथ वेद प्रामाण्य, मूर्तिपूजा इत्यादि मानीत असतांहि लाजवर अवैदिकत्वाचा आरोप कदाचित् काही अज्ञ लोकांकडून

करप्यांत येत असेल परंतु वेदप्रामाण्य मानणाऱ्या प्राचिन लोकांस तुळ्ही अवैदिक आहांत तुळ्ही अहिंदु आहांत असें झणून परस्परांत द्वेष माजविणे योग्य होणार नाहो. व “ सहनाववतु, सहनौ सुनकु, सहवीर्य करवावहै, तेजास्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.” असा आपला वैदिक सिद्धांत आहे. एकमेकांनी एकमेकांचे रक्षण करावे, सर्वांनी भिळूनच सुखोपभोग घ्यावा, त्याचप्रमाणे अध्ययन अगदी तेजस्वी असावे. असें सांगून श्रुती वर अशी सांगते की ‘ मा विद्विषावहै ’ आही द्वेष करणार नाही प्रेमाने वागृ, याप्रमाणे सर्व हिंदु लोकांना वेदाची आज्ञा प्रमाण असतां हर्लाच्या ज्ञान वृद्धीच्या काळीसुद्धां एकमेकांचा द्वेष करताना आश्वर्य वाटते. तेव्हां महानुभाव पंथाचे प्रथं व त्याजविषयी विद्वान लोकांचे आभिप्राय पाहिज्यावरून असें ठरविष्यांत येते की, महानुभाव पंथ हा सनातन श्रुति स्मृती पुराणादि इतर सनातन वैदिक धर्मानुसारी चातुर्विषयी शिष्य वृद्धांनी विरोध न करतां पूर्व विहिवार्टप्रमाणे सलोह्याने वागावे. अशी इकडील आज्ञा आहे ” वैरो.

वरील आज्ञापत्रावरून या पंथीयांविषयी कोणाच्या मनांत गैरसमज असेल तो दूर होईल व महानुभाव पंथीयांनी मराठी मार्षेत ग्रंथ रचना करून मराठी बाडमयांत भर टाकली. ग्रंथ संरक्षणाने ज्ञानेश्वरपूर्व बाडमय आपणांस उपलब्ध करून दिले या उपकृतिबद्दल मोबदला झणून तरा या वैदिक धर्मानुयायी सनातन धर्माच्या एका स्थार्थत्यागी व ज्ञानमार्गी पथाकडे स आपण भातृ प्रेमाने पहाल इतके कार्य झाले झाणजे माझ्या या वेदेशाकुळ्या चार शद्वांस महत्कल प्राप्त झाले असें मानून मी कृतार्थ होईन.

१०४

**महानुभावी कवि आणि प्रथकार**

**शिक्षयंत्रपरा वंशाकृष्ण**

( म. हरिहर करसाळकर यांच्या संप्रवर्तन ) १

**श्रीचक्रपणि द्वाराचेतीकर**

**गोविंदप्रभु**

**श्रीचक्रधरकामी १०५५ - ७७६३**

(१)	शिक्षगदेव पदकर (वैराग्या वरदान एकापुरी) १५३ वी लोला पूर्वी पंडित वेपदेव	जनोपाथ्य (पंडित जनांदन) बहेळेशम कमळाडसे	महिंद्रव्यास (महिंभट) श. ११९४ कमळांवा	नागदेवाचार्य (जि. ५०० पैकी १३) खाली दिले आहेत (लीलाचरित्र) श. १२१४	रामदेवाच वडेणवर (दादोसी) सुकुंद्राजन श. ११९६	(६) पं. दामोदर (वत्सहरण चौपद्या) श. ११९६
(२)	शिदोभट (पूजावसर)	महादांवा (रूपाइसे) श. ११९५	माविंदेवव्यास (पूजावसर)	भाजुभट वोरीकर कवीश्वरव्यास (स्तरतं वैशाख्यस)	केशवराजसरि (रत्नमाळा स्तोत्र ( शके १२०६ )	(६) पं. दामोदर (वत्सहरण चौपद्या) श. ११९६
(३)	महादांवा (रूपाइसे)	माविंदेवव्यास (पूजावसर)	भाजुभट वोरीकर कवीश्वरव्यास (स्तरतं वैशाख्यस)	(४)	(५)	(६)

१०५

(१) गोपल पेटित  
 ( अनेराज व्यास )  
 पारमाहत्य आस्मान  
 वंशवृक्ष  
 पत्र १०१ वर

(२) लद्दम्भस्त  
 हेजनदोडे कर  
 ( गोताठिका )

(३) गोपल पेटित  
 ( अनेराज व्यास )  
 पारमाहत्य आस्मान  
 वंशवृक्ष  
 पत्र १०१ वर

(४) लद्दम्भस्त  
 हेजनदोडे कर  
 ( गोताठिका )

### उपाख्य आग्रहय

( घंघाचूष )  
 कमालहुसे  
 ( शि. ६० )  
 श. १२२४

( घंघाचूष )  
 कमालहुसे  
 ( शि. ६० )  
 श. १२२४

( घंघाचूष )  
 कमालहुसे  
 ( शि. ६० )  
 श. १२२४

हुरदम्भनि  
 धाराशिवकर  
 ओकव्यास  
 सिद्धांते हरिव्यास  
 श. १३२५

चोडाइसे  
 ओकारपत्र  
 ( वचनार्थ व्याख्या )  
 ब्रेमराज - हत्तराज  
 एवलोक्यास  
 ( राष्ट्रीयपात्रे )  
 ( संवादि वर्णन )  
 श. १२५४

चोडाइसे  
 ओकारपत्र  
 ( वचनार्थ व्याख्या )  
 ब्रेमराज - हत्तराज  
 एवलोक्यास  
 ( राष्ट्रीयपात्रे )  
 ( संवादि वर्णन )  
 श. १२५४

चोडाइसे  
 ओकारपत्र  
 ( वचनार्थ व्याख्या )  
 ब्रेमराज - हत्तराज  
 एवलोक्यास  
 ( राष्ट्रीयपात्रे )  
 ( संवादि वर्णन )  
 श. १२५४

(११) लिहुति शशईव  
 ( गोता ठीका )  
 श. १२६९

(११) लिहुति शशईव  
 अयाचिते  
 ( कृष्णणी स्वयंभर )  
 श. १२१३

(११) लिहुति शशईव  
 नेद करि  
 ( गोता ठीका )  
 श. १२६९

(११) लिहुति शशईव  
 नेद करि  
 अयाचिते  
 ( कृष्णणी स्वयंभर )  
 श. १२१३

(सिन्दूर अलंकारी चाँथणी  
गुरी, शिवदयास मिल्ड्रेन)

५०६

प्रमंडद-कृष्णलाल  
ताहंस-सोनार्टे  
अक्षताइस-मयकराज  
प्रश्नगम-हरिगज  
(श. १५३०)  
(आचार विचार,  
कल्पण बचव संबंध  
लक्षणावृ महामात्य )

महालाइस

तुकाइस  
(वार्षिकीर)

चाहियास

जानोन्यास

भोजने कुण्यास

सुपरिव्यास

मुधोन्यास

अमलोन्यास

शारंगधर

संतराज

मर्याज

मुरारी

(दर्शन प्रकाश)

श. १५६०

भोज्याचार्य  
दोपदेव विश्व  
श. १२६०

मंगेशाचार्य  
मंगेशाचार्य

त्रुतेवमुनि

दिवकर

(गीता दीक्षा)

गोविद

भोज्याचार्य

नांगेद

बालाळ

चक्राणी

रेवराज

विश्वासाथ

(शिष्य ७२)

व्याजामुद्देश  
रा. १५६२

कल्याण आमताप  
वृश्चक्षु  
भास्कर कल्याण  
(भास्कर वैरिकर)

सुनिदिवाम  
श. १२३०  
(पीता दीक्षा भारतेया)

प्रह्लाद व्यास  
(प्रेमेयकार नारदेवाचार्य  
चतुर्थ)

रामश्वर व्यास  
श. १२३५  
(मालिका बोटोडे)

मुग्निदिवाम  
जानेश्वर  
(आनन्द विजय)


प्रदुषितिवाम  
श. १२६०  
(द्यंगा विजयक)

विनायक व्यास  
(शुद्धावर व भवा)

मुग्निदिवाम  
जानेश्वर  
(आनन्द विजय)

मुग्निदिवाम  
जानेश्वर  
(वाल्मीकी सेवा)

मुग्निदिवाम  
जानेश्वर  
(मालिका बोटोडे)



四

(मालिका) व्यालहण (चान चांडीका).

(चालहण) शान चंद्रिका।  
 (चालहण) नरसिंह कवी  
 श. १३२५ (कविमणि स्व. ओ.  
 गोता आ.)

दायंत्रा	गुर्जर शिवव्यास	महाताथ
का. १३००	स. १३२५	—
(निवेद स्तोत्र)	(तीनपटल)	बहुमुखीतरोत्तम्य

वैचादत्तराज

संगोराज  
(संशयाळ)

प्राचीनोहत्याकाण्ड

四百九

वैजराज कपोट वादेन्द्र गोपालदाम  
आत्मज उपराज निष्ठलक ११ अ.)  
(गीता टैका

(४५३)

卷之三

四

三

ਪੰਜਾਬੀ ਕਵਿਤਾ

१०६

रु. १५००	१	हरिदमुनि	चहियास	गोपी भास्कर (मुखेपंत देशपांडे)
		रु. १५८०		
संयक्तराज	१	(सोला कला चंद्रिका)		नगरकर याचा पुत्र श. १५८०
मुराराम	१	संकेताचार्य	कवियैल्हम	श. १५८०-१६००
भास्कर	१	(विदेह प्रबोध संकेतपत्र)	(ओंश्री) कविताचार्यकांडा	(हेतुसंथल गोतार्टका)
गोपीराज	१			
भोजराज	१			
बल्लाळ	१			
माहेराज	१			
(गोता आचार्य)				

## २ पारमांहल्य आचार्य

( बंचटुक )  
गोपाल पंडित  
( आनंद व्यास )  
वि. ४२ श. १२१६  
( वरीय लक्षण चित्रमाण प्रबंध )

नगराचा

वासुदेव

नागानाथ

हथप्रबंध

व्यास

११०	कंवीद (इष्टंत) सुरिहरिगज (अंताक्षरी रंग)	कंवीद (६३ प्रश्न) देवन्यास (श. १३५.)	कंवील संवदक नाथ प्रबैध चर्यकाणी चूडामणि	कंवील संवदक नाथ प्रबैध संवदक दृष्टित संवाया रहस्य)	श. १२३४ (प्रश्नोत्तरा विधायक दृष्टित संवाया रहस्य)	श. १२३४ (प्रश्नोत्तरा विधायक दृष्टित संवाया रहस्य)
			विरक कवि मङ्गलमय	विरक कवि मङ्गलमय		
			नगनाश	भीष्माचार्य		
				कवि मङ्गलमय (सं. स्मृति)	श. १३१० (३२ लक्षण ईप गवाचरील टीप	श. १३१० (३२ लक्षण ईप गवाचरील टीप
			चर्याक्ष	वशाळ	शिवमृत	शिवमृत
			सतोष	सतोष व्यास	गोविंदराज साध्य	गोविंदराज साध्य
			वल्लाळ	गोविंदराज		
			दत्तगज	गोविंदराज (शिविष्वेध चूडामणि)		
			गोविंदराज (शिविष्वेध चूडामणि)			

[महाजायान्यास-बाउलन्यास-तुकीन्यास-मातुडायास-संतोषमुति-श. १८७६ दीक्षिणी स्वयंवर

## शुद्धिपत्र

पृष्ठ	ओळ	अनुक्रम	शुद्धि
५	८	धर्मगंथ	धर्मगंथ
६	२४	हस्तलिखात	हस्तलिखीत
७	७	महत	महत
"	१५	चौदाव्या	पंथराव्या
८	१८	टाका	टीका
९६	१३	वाताळ इमातु	यातो काईसातु
१७	१०	प्रघवेसी	प्रवेसी
२०	१९	सुरेषा	सुरेषा
"	२२	मुद्रा	सुद्रा
२१	१६	थ्रकृष्ण	थ्राकृष्ण
२४	२४	कोषाधिकारी	कोषाधिकारी
"	२५	फिल्हा	फिल्ही
२५	१९	१०॥	११
२६	२८	ता	तो
२७	२	प्रथ	प्रथ
"	१८	बेधवती	बेघवती
२९	११	मूर्ती	मुर्ती
३२	३	ज्ञानप्रबोध	ज्ञानप्रबोध
"	२०	महांभट्टाने	महाभट्टाने
३४	३१	वावद्य	वाव्य
३५	४	आखरकी	आणखी
"	३२	महत्वाचा	महत्वाचा
३७	१०	थेंथे	जेंथे
४८	२	पिया	मिया
"	१९	दंडित	पंडित
"	२६	प्रथ	प्रथ
४९	११	श्रीन्यास	श्रीन्याय
४६	१८	तीर्थी	तीर्थी
"	३६	वर्णन	वर्णन
"	२८	प्रथाचा	प्रथाचा



	पंडित	पृष्ठ	लेखालय
४८	४		
४९	१३		
५१	११		
५२	७		
"	२५		
५४	२		
५५	९		
"	१०		
६०	२		
"	२२		
६६	१		
६७	३		
६८	३		
"	१७		
६९	१		
"	२		
७०	१७		
७२	१		
८२	६		
८३	४		
"	१३		
८५	१२		
"	१५		
८७	३		
८८	३		
८९	२७		
९१	६		
९०२	७		
९०३	२१		
९०४	३		

( प्रमुख अशुद्धे तेवढीचे शुद्ध केलो आहेत बाकीची वाचतांना सहज कळण्यासारखी  
आहेत द्याणून शुद्ध केली नाहीत.)

११८

### अशुद्ध

वैपदेव पंडित

वेन्ही

गतो

शद्वांत

जणेतेकई

वशावळ

परपरा

तळा

उमर्शंकराचा

आश्रितः

योजाव

कृत्यशुद्धा

कालस्थ

भाषा

द्वारके बोहेरील

गारांगना

करित्या

थेथील

संबंधु

उद्देश

प्रवन्ध

तुथवाननी

वैश्वानर

शिखरी

चंद्र

पीतांबराडे

द्वंद्व

क्षद्रा

संस्थान

पंथाकडेस

हरिराज

### शुद्ध

वैपदेव पंडित शिष्य

वेन्ही

गती

शद्वास

जणेतेकई

वशावळ

परपरा

तळी

उमर्शंकराचा

आश्रिता

जोयोग

कृत्यशुद्धा

कालस्थ

भद्रा

द्वारके बोहेरील

गारांगना

करित्या

येथील

संबंधु

उद्देश

प्रवन्ध

तुथवाननी

वैश्वानर

शिखरी

चंद्र

पीतांबराडे

द्वंद्व

क्षद्रा

संस्थान

पंथाकडेस

हरिराज